



UNIVERSAL  
LIBRARY

**OU\_192661**

UNIVERSAL  
LIBRARY







बंकिम साहित्य-माला - ११

# आनंदमठ

[ संक्षेपित आवृत्ति ]

✽

: लेखक :

बंकिमचंद्र चट्टोपाध्याय

: अनुवादक-संक्षेपक :

भा. वि. वरेरकर

★

---

नवभारत प्रकाशन संस्था, मुंबई ४.

---

ः प्र का श क :

रघुनाथ दिपाजी देसाई,  
नवभारत प्रकाशन-संस्था,  
६, केळेवाडी, गिरगांव, मुंबई ४.

★

सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन.

★

आवृत्ति पहिली,  
मे १९५५

★

इकिंमत दोन रुपयें

★

: मुद्रक :

रघुनाथ दिपाजी देसाई,  
न्यू भारत प्रिंटिंग प्रेस,  
६, केळेवाडी, गिरगांव, मुंबई ४.

## — प्रस्तावना —

प्रस्तुत कादंबरी १८८० साली ' वंगदर्शन ' नामक बंगाली मासिकात क्रमशः सुरू झाली होती, ती १८८२ सालच्या ज्येष्ठ महिन्यात संपूर्ण झाली. त्याच साली—म्हणजे १८८२ साली—ती पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाली.

या कादंबरीत कर्त्याने आपल्या आयुष्यांत वेळोवेळी बरेच फेरफार केले होते. पहिल्या आवृत्तीत उपक्रमणिकेत एक, प्रथम खंडांत पंचवीस आणि द्वितीय खंडांत वीस, असे सहाचालीस परिच्छेद एकशें एक्याण्णव पानांत पुरे झाले होते. कर्त्याच्या हयातीतच शेवटची पाचवी आवृत्ती निघाली होती. आणि तीत उपक्रमणिका एक, प्रथम खंड-अठरा, द्वितीय खंड बारा आणि चतुर्थ खंड आठ, असे सत्तचालीस परिच्छेद दोनशें अकरा पृष्ठांत झाले होते.

प्रस्तुत भाषांतर या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीवरून केलेले आहे. यानंतर या पुस्तकाच्या बऱ्याच आवृत्त्या निघाल्या आणि वंगभंगान्या चळवळीच्या वेळी ' वंदे मातरम् ' हे गीत युद्ध गीतासारखे वापरण्यात येऊ लागले, म्हणून ब्रिटिश सरकारने हे पुस्तक जप्त केले.

आज हे पुस्तक बाचले असतांना दिसून येते, की यांत ब्रिटिशाविरुद्ध काही नव्हते. उलट ब्रिटिश राज्याच्या अस्तित्वाचे आणि उपकारितेचे समर्थनच करण्यांत आले होते. असे असूनही त्यावेळी हे पुस्तक जप्त करण्यांत आले ते केवळ ' वंदे मातरम् ' गीतामुळे. किंबहुना राष्ट्रीयत्वाच्या भावनेला पोषक असणारे, कुठल्याही जुलुमी राजसत्तेविरुद्ध विद्रोह उत्पन्न करायला प्रवृत्त करणारे वाङ्मय त्यावेळच्या सरकारला नको होते म्हणूनच हे पुस्तक त्यावेळी जप्त करण्यांत आले. मघल्या काळांत त्याच्यावरची बंदी एकदा उठली होती

आणि पुन्हा १९३० सालच्या कायदेभंगाच्या चळवळीनंतर पुन्हां तें जप्त करण्यांत आलें होतें. पुन्हां त्याजवरील बंदी उठवण्यांत आली ती काँग्रेसची मंत्रिमंडळें अस्तित्वांत आल्यावर.

‘ संतानांचें बंड ’ ज्याला स्वातंत्र्यसंग्राम असें नांव देतां येईल, ती घटना म्हणजे ऐतिहासिक सत्य आहे. १८५७ सालच्या पूर्वीचा हा स्वातंत्र्यसंग्राम आहे. त्या घटनेचा जो काल दिला आहे तोही ऐतिहासिक आहे. मात्र प्रस्तुत कादंबरीत या ‘ संतान ’ पुढाऱ्यांना ज्याप्रकारचें धार्मिक आणि उज्वल स्वरूप देण्यांत आलें आहे, तसें ‘ बंड ’ करणारे संतान वस्तुतः अस्तित्वांत नव्हते. ते केवळ बंडखोर होते. त्या बंडखोराची भूमिका ध्येयवादी किंवा राष्ट्रवादी नव्हती. ते जुलमाला विटले होते यांत शंकाच नाही; तें बंड जुलमशाही विरुद्धच होतें हेही खरें; पण त्या बंडखोरांच्या वृत्तींत आणि ध्येयांत मूलभूत फरक होता. प्रस्तुत कादंबरीत कस्यनीं या संतानांच्या प्रवृत्तीचें जें उदात्तीकरण केले आहे, ती लेखकाची स्वतंत्र कल्पना आहे.

अक्षयचंद्र सरकार यांनी बंकिमबाबूवरील आपल्या लेखांत म्हटलें आहे, “ आनंदमठ ” ज्यावेळीं लिहिलें जात होतें, त्यावेळीं क्षेत्रनाथ मुखोपाध्याय हेही त्यांच्यासारखेच एक डेप्युटी कलेक्टर होते. दोघेही शेजारीशेजारीच राहत होते. तेही संध्याकाळीं बंकिमबाबूंच्या घरीं येत असत तसाच मीही जात असें.

‘ क्षेत्रबाबू स्वरज्ञ होते. त्यांनींच हें गीत टेबलहार्मोनियम हातीं घेऊन ‘ मल्हार ’ रागात बसविलें होतें. त्या स्वराला अनुसरून आणि तें गीत तालबद्ध करण्यासाठीं क्षेत्रबाबूंच्या सुचनेप्रमाणें त्यांनीं त्या गीतांत क्वचित् फेरबदल केले होते.”

आज ‘ वंदे मातरम् ’ गीताला जे निरनिराळे ‘ राग ’ लावले जाण्याचा प्रयत्न होत आहे, तो ध्यानीं घेऊनच या गोष्टीचा उल्लेख इथें केला आहे. ‘ मल्हार ’ हाच राग या गीताला युक्त आहे आणि त्याच रागांत हें गीत म्हटलें जावें. भलभलते राग लावण्याचा प्रयत्न अप्रयोजक आहे.

या कादंबरीत कालाचा फरक नसला तरी कथावस्तूच्या ‘ स्थलाच्या ’ बाबतीत मात्र मतभेद आहे. कांहींच्या मते संतानांचें बंड बीरभूम जिल्ह्याच्या

आसपास कुठेंतरी झाले होते, तर कुणाचें म्हणणें तें पूर्णिया, तिरहूत, आणि दीनापूर या भागांत झाले असावें.

संतानाच्या कार्यपद्धतींत आणि चारित्र्यांत या कादंबरींत जरी स्वातंत्र्य अवलंबिलेले आहे, तरीही तें अगदींच ऐतिहासिक नाही असें म्हणतां येणार नाही. स्वतः बकिमबाबू मात्र ही कादंबरी केवळ काल्पनिक आहे असेंच म्हणत असत.

मात्र या कादंबरीतील घटना ऐतिहासिक आहेत. वॉरन हेस्टिंग्साच्या पत्रांत या घटनांचा उल्लेख आहे. स्वा पत्रांत असें म्हटले आहे, कीं रंगपूरच्या जवळपास परगण्याचे शिपाई बरोबर घेऊन कॅप्टन टॉमस नामक नामजादा अधिकारी निघाला होता. त्याच्यावर तीन हजार बंडखोरांनीं हल्ला करून त्याचा जीव घेतला. हे हल्लेखोर संन्यासी होते. त्याच पत्रसंग्रहांतील आणखी एका पत्रांत म्हटले आहे, 'आमच्या प्रांताला सध्या लढाईचें स्वरूप आले आहे. एका संन्याशाच्या टोळीनें परगणा शिपायांच्या तुकडीवर हल्ला करून दोन ऑफिसरांचा शिरच्छेद केला. त्यातले एक तुमच्या परिचयाचे कॅप्टन टॉमस हे होते. ब्रिगेड शिपायांचीं चार बटालियन्स त्यांचा पाठलाग करित आहेत, पण हे लोक समोरासमोर लढाई देत नाहीत. त्यांची छावणी नसते, इतकेच नव्हे, तर त्यांच्या अंगावर कपडेसुद्धां नसतात. नदीनाल्यांचा आधार घरून ते लढत असतात. त्यांना घरदार नाही, बायकापोरे नाहीत, ते गांवोगांव भटकत हिडत असतात आणि कोणत्याही गांवांतील सुदृढ मुलें दिसलीं, कीं त्यांना घेऊन आपल्यांत सामील करून घेतात. ते महाबलवान् आणि कर्तृत्ववान् लोक आहेत. त्यात कांहीं व्यापारीही आहेत. पण बहुतेक लोक यात्रेकरूसारखे रहात असल्यामुळे सामान्य नागरिकांना त्यांच्याबद्दल आदर आहे आणि त्याचमुळे त्यांच्या हालचालींची कांहींही माहिती द्यायला कुणीही तयार नसतो. एकदम आकाशांतून खाली पडल्यासारखे तें कुठूनही उपस्थित होतात. ते कणखर आहेत, शूर आहेत आणि त्यांचा उत्साह असामान्य असल्यामुळे ते भारी होऊन बसले आहेत."

वॉरन हेस्टिंग्साच्या या पत्रांतील पुष्कळशी माहिती इथें देण्याजोगी असली तरी विस्तारभयास्तव ती इथें देणें अशक्य झाले आहे.

वास्तविक संन्यास हा शैवांचा धर्म आहे—वैष्णवांचा नव्हे. बंगाल्यांत बहुधा सर्वच गोसावीवैराग्यांना ‘संन्यासी किंवा फकीर’ म्हणायची सुरवात त्या प्रांतांत पहिल्याने आलेल्या इंग्रजांनी केल्यामुळे आणि त्यांच्या सरकारी अह-वाळांत तोच शब्द वापरला गेल्यामुळे बंकिमबाबूंनी या संतानांना उद्देशून ‘संन्यासी’ हा शब्द वापरला असावा. मात्र त्या त्या व्यक्तीचा वैयक्तिक उल्लेख करताना त्यांनी ‘गोस्वामी’ हा शब्द वापरल्यामुळे ‘आनंदमठां’तील संन्यासी वैष्णव ठरत आहेत. या वैष्णव गोस्वाम्याचे वेष किंवा आचारविचार कोणत्याही दृष्टीने संन्याशांसारखे नाहीत.

सर वॉल्टर स्कॉटच्या Old Mortality या कादंबरीशी ‘आनंदमठ’ कादंबरीचे बरेचसे साम्य आहे. दोन्हीही कथेत बडखोर संन्यासी किंवा घर्मो-न्मत्त योद्धे राजशक्तीशी झगडा करीत होते. ज्या विशिष्ट काळांत बंकिमबाबूंनी ही कादंबरी लिहिली त्या काळात इंग्रजी वाङ्मयाचा प्रभाव मराठी वाङ्मय-निर्मितीवर पडल्यावाचून राहत नव्हता.

इतिहासाच्या दृष्टीने या कादंबरीच्या कालखंडाचा अभ्यास करणे अवश्य आहे. बंगाली भाषेत आणि इंग्रजीतही या कादंबरीवर चिकित्सक दृष्टीने लिहिलेले अनेक लेख आहेत. त्या सर्वांची यादी या लहानशा प्रस्तावनेत देणे अशक्य आहे.

श्री. नरेशचंद्र सेनगुप्त यांनी १९०६ साली Abbey of Bliss या नावाने या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध केला आहे. श्री. अरविंद घोष यांनी ‘वंदेमातरम्’ या गीताचा इंग्रजीत गद्य पद्य अनुवाद केला आहे.

Encyclopedia Britanica मध्ये प्रस्तुत कादंबरी आणि वंदे मातरम् गीत यांजबद्दल जो लेख आलेला आहे, तो आमच्या विद्यार्थ्यांनी नजरेखाली घालणे अवश्य आहे.

या कादंबरीचा मराठी अनुवाद श्री. शिवराम गोविंद फाळके यांनी १८९७-९८ च्या सुमारास बडोदे येथे प्रसिद्ध केला होता. त्याशिवाय भारत-गौरव ग्रंथमालेतून वासुदेव गोविंद आपटे यांनी केलेला अनुवाद १९२३ साली प्रसिद्ध झाला आहे. श्री. कुळकर्णी यांचाही एक अनुवाद त्याच सुमारास प्रसिद्ध झाला होता. आज ही पुस्तके उपलब्ध नाहीत. शिवाय

आजच्या काळांत अनुवादाच्या पद्धतीतही नवी दृष्टी निर्माण झालेली आहे, त्या दृष्टीने शक्य तेवढ्या सुबोध भाषेत हा अनुवाद करण्याचा मी प्रयत्न केला आहे.

आज सर्वत्र ' वदे मातरम् ' म्हणून जो तो टाहो फोडीत आहे, पण ' वंदे मातरम् ' गीताची उत्पत्ति कोणत्या परिस्थितीत झाली, याची आजच्या पिढीला कितपत जाणीव आहे ? एका कादंबरीकाराने आपल्या एका कादंबरीत घातलेले हे गीत आज अखिल भारताचे राष्ट्रगीत होऊन बसले आहे, हे आजच्या देशी भाषेच्या विश्वविद्यालयीन अध्यापकांना या अनुवादांमुळे तरी कळून येईल. कथा, कादंबरी, नाटकादी स्वयंकल्पित साहित्याची ललित वाङ्मय म्हणून हेटाळणी करणाऱ्या स्वयंमन्य पंडितांच्या बुद्धिवादाला ही कादंबरी म्हणजे एक बिनतोड उत्तर आहे.

जगाच्या इतिहासांत उलथापालथ झाली आहे ती समशेरीच्या जोरापेक्षा कथा, कादंबरी, नाटक लिहिणाऱ्या लेखकांच्या लेखणीच्या मान्यामुळेच. लेखणीच्या कसोटीवर समशेरींना धार चढवलेली आहे. या अनुवादांमुळे आजच्या विद्यार्थ्यांला एवढी जरी जाणीव झाली, तरी या माझ्या भ्रमाचे सार्थक झाले असे मी समजेन.

हाजीकासम वाडी }  
मुंबई नं. ७ }

मामा वरेरकर

## उपक्रमणिका

तें अत्यंत अफाट अरण्य होतें. अरण्यांतलीं बरीचशीं झाडे शाल वृक्षाचीं होती. तीं तोडलीं नव्हतीं, किडलीं नव्हतीं, इतकीं दाट झालीं होती कीं त्यांतून सूर्याचे किरण खाली येत नव्हते. खालीं निविड अंधःकार पडला होता. मध्यान्हीचा प्रकाश देखील अस्पष्ट—भयानक भासत होता.

मनुष्याचा प्रवेश तिथें होणें अशक्य होतें. पानांची सळसळ आणि जंगली पशुपक्षांचे आवाज यांच्याखेरीज दुसरा कसलाही शब्द तिथें ऐकूं येत नव्हता.

तें भलें मोठें अफाट अरण्य काळोखानें भरून गेलें होतें. त्यांतून रात्रीची वेळ. दोन प्रहर रात्र उलटली होती. आतल्या काळोखाचें वर्णन करणें तर अशक्यच होतें.

पशुपक्षी झोपी गेले होते. या जंगलांत राहणाऱ्या पशुपक्षांची संख्या लाखानें आणि कोटीनें मोजतां आली असती, पण त्या कुणाचा एवढासुद्धां आवाज ऐकूं येत नव्हता. या काळोखाची कल्पना करतां आली नसती. शब्दमयी पृथ्वीच्या निस्तब्धतेची कल्पना करणें अशक्य होतें.

या अंत नसलेल्या अरण्यांत घनघोर अंधःकारांत कल्पनातीत अशा निस्तब्धतेत एक आवाज उठला, “ माझी मनीषा पूर्ण होणार नाही का ? ”

तेवढाच आवाज उठल्यावर पुन्हां सर्वत्र शातता पसरली. या अरण्यांत मनुष्याचा शब्द उत्पन्न होऊन नाहीसा झाला असें कोण म्हणणार होतें ?

थोड्या वेळानें पुन्हां आवाज ऐकूं आला. मनुष्याच्या कंठांतला तोंच पूर्वीचा मानवी शब्द, “ माझी मनीषा पूर्ण होणार नाहीच का ? ”

तो काळोखाचा समुद्र अशा प्रकारें तीन वेळां हादरला गेला त्यावेळीं उत्तर आलें, “ कसला पण लावशील ? ”

प्रत्युत्तर आलें, “ माझें जीवनसर्वस्व पणाला लावीन. ”

प्रतिशब्द उठला, “ जीवन म्हणजे तुच्छ वस्तु. कुणीही सहज त्याचा त्याग करील. ”

“ त्याशिवाय दुसरें कांहीं आहे ? दुसरें काय देशील ? ”

तेव्हां उत्तर आलें, “ भक्ति. ”



**आ नं द् स ठ**





## प्रथम खंड

— १ —

१७७० साली पदचिन्ह गांवी उन्हाळ्याचा ताप बेसुमार वाढला होता. गांवांत घराची दाटी होती पण माणसें नव्हतीं. बाजारात सुंदर सुंदर दुकाने, सुंदर सुंदर शेंकडों इमारतीचीं घरे, आणि मधून मधून लहान मोठ्या इमारती दिसून येत होत्या. पण सर्वत्र शुकशुकाट होता. बाजारांतलीं दुकाने बंद होतीं. आज बाजाराचा दिवस होता, पण बाजार भरायचें लक्षण दिसत नव्हतें. शिक्षकांनीं शाळा बंद केल्या होत्या. मुलेंसुद्धां आज रडायला मीत होतीं. रस्त्यावर लोक दिसत नव्हते. नदीच्या घाटावर स्नानासाठीं कुणी आले नव्हते. घराच्या दारांत माणसें दिसत नव्हतीं. झाडावर पक्षी नव्हते. कुरणांत गुरें नव्हतीं. फक्त श्मशानांत कोल्हे कुत्रे तेवढे वावरत होते. एक मोठा प्रासाद होता—त्याचे मोठमोठे सुळके असलेले खांब दुरून नजरेला येत होते—त्या घरांच्या गर्दीत तो प्रासाद पर्वताच्या शिखरासारखा नजरेत भरत होता.

पण त्याचें दार बंद होतें. या मयाण घरांत मध्यान्हीच्या काळोखांत, कुठल्या तरी आंतल्या एका खोलींत निशिगंधाच्या फुलाच्या जोडीसारखें एक दाम्पत्य बसलें होतें. तें दाम्पत्य विचारांत पडलें होतें. त्यांच्या नजरेसमोर दुष्काळाची छाया दिसत होती.

१७६८ सालीं, पिक चांगलेंसें आलें नव्हतें, त्यामुलें १७६९ सालीं जिकडे तिकडे महागाई झाली. लोक त्रस्त झाले, पण राजा मात्र दमडी दुगाणीनें कर वसूल करीत होता. हा कर देण्याच्या पार्यीं गरिबांना एक वेळ जेवणावर भाग-वावे लागत होतें.

१७६९ साली पाऊस बरा पडला. लोकांना वाटलें, देवानें कृपा केली. सारे आनंदांत होते. आश्विन महिन्यांत अचानक देवाची अवकृपा झाली. पाऊस थांबला. शेतातलें धान्य बाळून त्याचें गवत झालें. लोकांना उपास पडूं लागले. महसूल मंत्री होता महमद रैझाखान. त्याला वाटलें, आपली प्रतिष्ठा राखायची वेळ हीच. त्यानें शेंकडा १० टक्के खड वाढवला. बंगाल्यांत जिकडे तिकडे हलकल्लोळ माजला.

लोकांना उपास पडत होते. पुढें रोगानें गांठलें. होतें नव्हतें तें सारें विकून झाल्यावर मग ते मुलगे विकूं लागले. त्यानंतर बायकाची विक्री सुरू झाली. सारेच विक्रीसाठीं तळमळत होते पण गिन्हाईक नव्हतें.

अन्न मिळत नाही म्हणून झाडाचा पाला खायची सुरवात झाली. कुणी गवत खाऊ लागले. कुणी लव्हाळे खाऊं लागले. क्षुद्र आणि बगली लोक उदीर, मांजरे आणि कुत्रे खाऊं लागले.

रोगाला हीच संधी मिळाली. ताप, पटकी, क्षय, आणि देवीच्या साथी सुरू झाल्या. कोण कुणाला औषधोपचार करीत नव्हता कीं दुकून पहातही नव्हता. मेल्यावर मुडदा जाळायलाही कुणी नव्हता. बड्या बड्या घरात मेलेले मुडदे कुजून सडून जात होते.

महेन्द्रसिंह पदचिन्ह गांवांतला मोठा श्रीमंत माणूस. पण आज गरीब आणि श्रीमंत माणसाचा दर एकच झाला होता. त्या भत्या मोठ्या घरांत तो, त्याची बायको आणि एक छोटी मुलगी एवढीच माणसे होती. त्याची बायको कल्याणी काळजीचा बोजा दूर झुगारून गोठ्यांत जाऊन स्वतः दूध पिळून आणीत होती. दूध तापवून मुलीला पाजायचें आणि गाईला गवत पाणी द्यायचें, हा नित्यक्रम आटोपून ती आली तेव्हा महेन्द्र म्हणाला, “असं आतां किती दिवस चालवणार ?”

कल्याणी म्हणाली, “जितके दिवस चालेल तितके दिवस चालवायचा मी प्रयत्न करतें आहे. त्यानंतर मुलीला घेऊन तुम्ही शहरांत जा. ”

महेन्द्र म्हणाला, “शहरात जर जायचं होतं तर इतके दिवस तुला कां हे कष्ट करूं दिले असते ? आतां याचवेळीं सर्वांनीच कां जाऊं नये ?”

उभयतांनी बराच वेळ चर्चा केली. ती म्हणाली, “ शहरांत गेल्यानें कांहीं विशेष होईल का ? मुर्शिदाबाद, कासिमबक्षार किंवा कालिकात्याळा गेलं तर कदाचित् जगता येईल. आता हा गांव सोडल्यावांचून गत्यंतर नाही. ”

महेन्द्रानें विचारलें, “ पायीं प्रवास तुला झेपेल का ? डोलीवाले सारे मरून गेले. बैल असले तर गाडी नाही आणि गाडी असले तर बैल नाही. ”

“ तुम्ही काहीं काळजी करूं नका. मी पायीं चालत येईन. ” कल्याणी म्हणाली. तिनें आपल्या मनाशीं ठरवले होते कीं पायीं चालायचें झेपलें नाही तर वाटेंत पडून मरेन. पण हीं दोघें तर जगतील ?

दुसरे दिवशीं सकाळींच त्यानी थोडाबहुत पैसा बरोबर घेतला. घरादाराला टाळें लावलें. गुरे, वासरें सोडून दिलीं. रस्ता धोक्याचा असल्यामुळें बंदूक दारूगोळा बरोबर घेतला आणि मुलीला कडेवर घेऊन तीं दोघे राजधानीच्या वाटेला लागलीं.

त्यानें बंदूक बरोबर घेतली असें पाहून कल्याणी म्हणाली, “ आतां मलाही माझं हत्यार बरोबर घेतलं पाहिजे. क्षणभर या मुलीला संभाळा. ” असें म्हणून मुलीला महेंद्रान्या हातीं देऊन कल्याणी घरांत गेली.

एक विषाची कुपी आपल्या वस्त्रांत लपवून घेऊन कल्याणी आली. संकटाचे दिवस, केव्हां काय होईल याचा नेम नाही, असा विचार करून पूर्वीच तिनें ही कुपी आणून ठेवली होती.

ज्येष्ठाचा महिना. उन्हाचा तडाखा जबर होता. जमीन नुसती पेटत होती. वान्याबरोबर आगीच्या झळा येत होत्या. कल्याणी घामाघूम झाली. केव्हां बाभळीच्या तर केव्हां खजुरीच्या झाडाखालीं ती बसत होती, पण तिथें सांवळी कुठे होती ? वाळलेल्या तलावांतलें चिखलपाणी फडक्यांत गाळून पिऊन तहान भागवीत ती कशीबशी चालायचा प्रयत्न करीत होती. महेंद्रानें मुलीला कडेवर घेतली होती.

वाटेंत एक घनदाट जंगल लागलें, त्याच्या छायेत बसून दोघांनींही कांहीं वेळ विश्रांति घेतली. शेजारच्या डबक्यांतल्या पाण्यांत आपलें वस्त्र मिजवून आणून त्यानें कल्याणीच्या तोंडाकपाळावर आणि हातापायांवर सिंचन केलें.

कल्याणीला थोडासा थंडावा वाटला खरा, पण दोघांच्याही पोटांत भुकेचा डोंब उठला होता. त्यांनी तो सहन केला, पण एवढेंसें मूल भूकतहान कशी आवरणार होतें ? पुन्हां दोघेही वाट चालू लागली. त्या आगीच्या ज्वाळातून पायपीट करित काळोख व्हायच्यापूर्वीच ती एका धर्मशाळेंत आली. तिथे बायकोमुलीच्या तोंडीं थोडं थंड पाणी घालतां येईल आणि जीव जगवण्यासाठीं दोन घास अन्न मिळेल अशी महेंद्राची अपेक्षा होती. पण कुठें होतें तें ? धर्मशाळेंत एक चिटपाखरूसुद्धां नव्हतें. बाहेर येऊन त्यानें हाकाहांकी केली, पण कुणीच उत्तर दिलें नाहीं.

महेंद्र कल्याणीला म्हणाला, “जिवाचा घडा करून तूं इथ एकटीच रहा. गांवात जर एकादी गाय दिसली, गोपालकृष्णाची कृपा झाली, तर मी दूध घेऊन येतो. ”

तिथें मातीचीं मडकीं पडलीं होती, त्यातलें एक मडके घेऊन महेंद्र तिथून बाहेर पडला.

## — २ —

महेंद्र निघून गेला. त्या निर्जन जागीं, जवळ जवळ काळोख्या खोलींत कल्याणी आपल्या मुलीला घेऊन चौंहीकडे नजर फिरवीत होती. ती घाबरून गेली होती. तिथें कुणीच नव्हतें. माणसाचा शब्दसुद्धा ऐकू येत नव्हता. आवाज ऐकू येत होते ते कोल्ह्याकुत्र्यांचे. चारी बाजूचीं दारे बंद करून बसायचें असें तिनें ठरवलें, पण एकही दाराला कडीकोयंडे नव्हतें. क्वचित् दाराना फळ्याही नव्हत्या.

चौंहीबाजूला नजर फेंकीत ती बसलेली असतांना समोरच्या दारांत छायेसारखें कांहीं दिसलें. मनुष्याकृति असावी पण मनुष्यच म्हणता येत नव्हतें अतिशय सुकलेली, काळीकुट्ट, जीर्ण, अर्धानागवी अशी भयानक मनुष्यासारखी आकृति दारांत उभी राहिलेली दिसत होती. त्या आकृतीनें थोड्या वेळानें आपला हात उचलला. तो हात म्हणजे नुसतें हाडावर कातडें होतें. सुकलेल्या लांबलचक हाताच्या तशाच लांबलांब बोटांनीं ती आकृति कुणाला तरी खुणावीत होती.

कल्याणीचा जीव डोळ्यांत आला. त्याचवेळीं तशीच एक सुकलेली, काळी, लांबटांगी, अर्धीनागवी छाया त्या पहिल्या छायेच्या शेजारी येऊन उभी राहिली आणखी एक आली. त्यानंतर एक शद्धमुद्धां न काढतां त्या खोळींत शिरूं लागल्या. त्या साऱ्या भुतासारख्या मूर्ति कल्याणी आणि तिची मुलगी यांना घेऊन उभ्या राहिल्या.

कल्याणीला मूर्च्छा येऊ लागली होती. त्या भुतासारख्या माणसांनी कल्याणी आणि तिची मुलगी यांना घेऊन ओढून खोलीबाहिर काढलें आणि रस्ता पार होऊन त्यांनीं जंगलांत प्रवेश केला.

कांहीं वेळानें दुधाचें भांडें घेऊन महेंद्र तिथें आला. पहातों तर तिथें कुणीच नव्हतें. त्यानें इकडे तिकडे पुष्कळ शोधून पाहिलें. मुलीच्या नांवानें हाका मारल्या. कुटूनच उत्तर आलें नाहीं, कीं त्यांचा पत्ताही लागला नाहीं.

### - ३ -

ज्या जंगलांत ते डाकू लोक कल्याणीला घेऊन आले होते तें अत्यंत सुंदर होतें. तेथें प्रकाश नव्हता. गांवांत खायला अन्न असो वा नसो, या जंगलांत फुलें होती. त्या फुलांच्या मधुर सुवासापुळें काळोखात देखील प्रकाश पडत होता. हिरवळीनें सुशोभित दिसणाऱ्या त्या जमिनीवर त्यांनीं कल्याणी आणि तिच्या मुलीला आणून ठेवलें. ते त्यांना घेऊन बसले होते. आतां यांचें काय करायचें याबद्दल त्यांच्यांत चर्चा सुरू झाली. कल्याणीजवळचे दागिने त्यांनीं आधींच काढून घेतले होते. त्या दागिन्यांची बांटणी झाल्यावर एकजण म्हणाला, “तांदूळ द्या. तांदूळ द्या. हें सोनंरुपं नको आम्हाला. भुकेनें प्राण चालले आहेत.”

सारेच आरडाओरडा करूं लागले. त्यांचा म्होरक्या त्यांना गप्प करायचा प्रयत्न करीत होता. कुणीच त्याचें ऐकत नव्हता. शब्दाशब्दी, शिबीगाळ सुरू होऊन शेवटीं मारामारीला सुरवात झाली. म्होरक्यानें एका दोघांच्या अंगावर हात टाकला तेव्हां सारेच चवताळून त्याच्यावर तुटून पडले. उपासानें जर्जर झालेला तो म्होरक्या एक दोन फटके बसतांच जमिनीवर मरून पडला. तो

मलेला पाहतांच एकजण म्हणाला, “ भुकेनं प्राण जातो म्हणून आजवर कोव्हाकुठ्याचं मांस खाऊं—आतां आज याच बेव्याचं मांस खाऊं या. ”

त्यावेळीं सर्वांनीं एकच आरोळी ठोकली, “ जय काली ! बोम् काली ! आज आम्ही नरमांस खाणार ! ” असें म्हणून ते मोठमोठ्यानें हंसूं लागले. टाळ्या देऊन नाचूं लागले.

म्होरक्याचा मुडदा भाजण्यासाठीं त्यांतल्या एकानें विस्तव पेटवायला सुरवात केली. विस्तव तयार झाला. एकजण त्या मुडद्याचे पाय धरून आगीत फेकायला सरसावला, तोंच दूसरा एक म्हणाला, “ अरे राहूं दे ! राहू दे ! महामास खाऊनच जर जीव जगवायचा तर या म्हाताऱ्याची सुकलेली चामडी कशाला खातां ? आता आणलेल्या त्या कोवळ्या पोरीला भाजून खाऊं या. ”

सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलें. कल्याणी मुलीला घेऊन ज्या जागीं झोंपी गेली होती तिथें ते एकच गिळ्या करून आले. पहातात तों तिथें कुणीच नव्हतें. ते आपसांत भाडत असल्याची संघि साधून मुलीला कवटाळून ती जंगलांत पळून गेली होती.

हातची शिकार निसटली असें पाहून ‘ मारा मारा ’ असें ओरडत ती भुतावळ चान्ही वाटांनीं घावत सुटली. तसाच प्रसंग आला कीं भाणूस हिंस्र पशु बनतो तो हा असा.

— ४ —

त्या जंगलाला काळोखानें घासून टाकलें होतें. कल्याणीला रस्ता सांपडत नव्हता. कांट्याकुठ्यातून रस्ता काढतांना ती आणि तिची मुलगी रक्तबबाल झाली होती. तशीच ती जंगलांत दूरदूर घुसत होती.

थोड्या वेळानें चंद्र उगवला. ती भुतावळ आरडाओरड करीत चोहों-बाजूनें तिला घेरायला येत होती. मुलगी थाबरून रडूं लागली. किंचाळ्या फोडूं लागली. कल्याणी आतां पूर्णपणें थकून गेली होती. पळण्याइतकें त्राण तिच्या पायांत राहिलें नव्हतें. एका भल्या मोठ्या झाडाखालच्या गवताळ जागेंत कांटे नाहींत असें पाहून तिनें तिथेंच बैठक मारली. मुलीला हृदयाशीं कवटाळून ती



करुणा भाकीत होती. भक्तिभाव उच्चैःश्रवणामुल्लेखे जगाची जाणीव नाहीशी होऊन ती थकून पडलेली असतांना अंतरीक्षांत सुरु झालेले स्वर्गीय गीत तिला ऐकू येऊ लागले:—

**हरे मुरारे मधुकैठभारे । गोपाल गोविंद मुकुंद शौरे ।**

लहानपणी पुराणातली ऐकलेली गोष्ट तिला आठवली. देवर्षि नारद हातीं वीणा घेऊन हरिनामाचें गायन करीत आकाशांतून चोंहीकडे भ्रमण करीत असतात असें तिनें ऐकलें होते. आता तीच गोष्ट तिला आठवली.

तो गायनाचा आवाज हळूहळू जवळ येऊ लागला—स्पष्ट येऊ लागला—अगदी स्वच्छ ऐकू येऊ लागला—

**हरे मुरारे मधुकैठभारे ।**

कल्याणीनें झोळे उघडले. जगलातल्या त्या चांदण्यामुल्लेखे उजळलेल्या अर्धवट प्रकाशांत तिनें पाहिलें, तिच्यासमोर गौरवर्ण, शुभ्र केश, शुभ्र दाढीमिशी, शुभ्र बसन घारण केलेली मूर्ती उभी राहिली. कल्याणी हळूहळू भानावर आली. तिला वाटलें, या दिव्य पुरुषाला नमस्कार करावा, पण तें तिच्याकरवीं घडलें नाही. त्यांच्यासमोर मस्तक वांकण्यासाठीं ती सरसावली तोंच मूर्च्छा येऊन ती खाली पडली.

या जंगलांत एका प्रशस्त भूमिखंडावर खडकांनीं वेढलेला असा एक मठ आहे. संशोधकांनीं हा मठ पाहिला असता तर तो पूर्वी बौद्धांचा विहार होता असें मत त्यांनीं दिलें असतें. त्यानंतर हा हिंदूंचा मठ झाला.

ही इमारत दोन मजली होती. तिच्या मध्यभागी बरीचशीं देवळें आणि त्यांच्यासमोर सभामंडप होता. या सर्वांच्या समोवार एक भली मोठी आणि उंच अशी भित होती आणि त्या भितीलाही झांकून टाकतील असे मोठमोठे गर्द छायेचे वृक्ष तिच्या सभोवार असल्यामुल्लेखे अगदीं जवळ येणाऱ्या माणसालासुद्धां या मठाचा पत्ता लागण नसता.

ही इमारत बऱ्याच ठिकाणीं मोडतोड झालेली होती. त्या मोडतोडीची आतां दुरुस्ती केलेली असावी असें दिसून येत होतें. या दुर्भेद्य स्थानात आतां मनुष्यवस्ती झालेली असल्याच्या खुणा पटत होत्या. या मठाच्या एका खोलींत एक मोठी शेगडी पेटत होती. कल्याणी तिथेंच होती.

ती शुद्धीवर आली त्यावेळीं समोर तो शुभ्र वेषधारी महापुरुष उभा असल्याचें तिला दिसून आलें. चकित मुद्रनें ती त्याच्याकडे पहात होती. अजून तिच्या मेंदूला चालना मिळाली नव्हती. महापुरुष म्हणाला, “मुली, ही देवाची भूमी आहे. कांहीं शंका मनांत आणूं नकोस. इयं हें दूध आहे तें थोडंस पिऊन घे. मग जें काय बोलायचें तें मी बोलेन.”

तें भाषण तिच्या मस्तकांत शिरतच नव्हतें. कांहीं वेळ ती वेड्यासारखी पहात राहिली होती. थोड्या वेळानें ती शुद्धीवर आली त्यावेळीं तिनें गळ्यांत पदर घेऊन त्यांना प्रणाम केला. महापुरुषानें तिला आशिर्वाद दिला.

आंतल्या एका खोलींतून एक मातीचें भाडें घेऊन जवळच्या शेगडी-वर त्या महापुरुषानें दूध तापवलें आणि तें कल्याणीच्या हातीं देत म्हटलें, “मुली, तुझ्या मुलीला यांतलें थोडें दूध पाज. थोडें तूंही पी. मग आपण स्वस्थपणें बोलूं.”

मोठ्या उल्हासानें कल्याणीनें मुलीला दूध भरवायला सुरवात केली. तो महापुरुष म्हणाला, “मी थोडा वेळ जाऊन येतो. तूं कांहीं काळजी करूं नकोस.”

तो निघून गेला.

कांहीं वेळानें तो पुन्हां आला त्यावेळीं त्याला दिसून आलें, कीं कल्याणीनें मुलीला दूध पाजलें होतें, पण तिनें स्वतः दूधाला स्पर्शही केला नव्हता. दूध तसेंच पडून राहिलें होते. त्यांतलें फारच थोडें संपलें होतें. तो महापुरुष म्हणाला, “तूं दूध घेतल नाहीस मुली ? मीं पुन्हां बाहेर जातोय. तूं दूध घेतलं नाहीस तर मी फिरून परत येणार नाही.” असें म्हणून तो ऋषितुल्य पुरुष बाहेर जायला निघाला होता त्याला कल्याणीनें पुन्हां नमस्कार केला आणि हात जोडून ती उभी राहिली. तो वनवासी म्हणाला, “तुझें काय म्हणणं आहे ?”

कल्याणी म्हणाली, “मला दूध घ्यायचा आग्रह करूं नका. माझा कांहीं नेमघर्म आहे. मीं दूध पीणार नाही.”

तो वनवासी तिला आर्जवून म्हणाला, “कसला नेमघर्म आहे ? मला सांग ना. कांहीं खालं नाहीस तर जीव कष्टा घरून ठेवतां येईल ?”

कल्याणीचे डोळे भरून आले होते. ती म्हणाली, “ आपण देवासारखे— आपल्याखेरीज कुणाला सांगू ?—माझे पती अजूनपर्यंत उपासपोटी आहेत. त्यांची भेट झाली नाही, त्यांचे भोजन झाल्याचे मला कळले नाही तर मी अन्नग्रहण कसे करू ? ”

ब्रह्मचाऱ्याने विचारले, “ तुझा पति कुठे आहे ? ”

कल्याणी म्हणाली, “ तेंच तर मला माहित नाही. मुलीसाठी दूध आणायला ते बाहेर गेले होते, त्याचवेळी त्या दरोडेखोरांनी मला तिथून उचलून नेले. ”

एक एक प्रश्न विचारीत त्या ब्रह्मचाऱ्याने तिच्याकडून सारी हकिकत घेऊन घेतली. कल्याणीने नवऱ्याचे नांव सांगितले नव्हते. नवऱ्याचे नांव तिला घेता येत नव्हते, पण इकडले तिकडले प्रश्न केल्यावर ब्रह्मचाऱ्याला अंदाज आला. त्याने विचारले, “ महेंद्राची तू पत्नी का ? ”

कल्याणीने उत्तर दिले नाही. खाली मान घालून ज्या शोगडीवर दूध तापत होते तीत तिने लांकडाच्या ढलण्या टाकल्या.

ब्रह्मचारी म्हणाला, “ तू माझी आज्ञा पाळ. हे दूध पी. तुझ्या पतीची खबर काढून मी तुला कळवतो. तू हे दूध घेतले नाहीस तर मी इथून जाणार नाही. ”

कल्याणीने विचारले, “ इथं थोडे पाणी आहे का ? ”

ब्रह्मचाऱ्याने तिला पाण्याचे भांडे दाखवून दिले. कल्याणीने ओंजळ केली. ब्रह्मचाऱ्याने त्या ओंजळीत पाणी ओतले. कल्याणीने ती पाणी भरलेली ओंजळ ब्रह्मचाऱ्याच्या पायाजवळ घरून म्हटले, “ आत आपली पायधूळ द्या. ”

ब्रह्मचाऱ्याने त्या पाण्याला आपल्या आंगठ्याचा स्पर्श केला तेव्हा ते पाणी पिऊन ती म्हणाली, “ मी हे अमृतपान केल्या. मी आता कांहीं खाणार नाही. पिणार नाही. माझ्या पतीची खबर कळल्याशिवाय मी अन्नग्रहण करणार नाही. ”

ब्रह्मचारी म्हणाला, “ तू निर्वेधपणे देवळात रहा. मी तुझ्या पतीची खबर घेऊन येतो. ”

## — ६ —

रात्र उलटून गेली होती—माध्यावर चंद्र आला होता.

त्या रस्त्याच्या बाजूला एक लहानशी टेंकडी होती. त्या टेंकडीच्या वर चढून जाऊन ब्रह्मचारी शिखरावर उभा राहिला आणि कानोसा घेऊं लागला. त्या टेंकडीच्या एका बाजूला एक मोठे जंगल होते. वर टेंकडी, खाली राजरस्ता आणि मध्ये जंगल असलेल्या त्या जागी कसला आवाज झाला कोण जाणे—ब्रह्मचारी त्या बाजूला वळला. त्या घनदाट जंगलात त्याने प्रवेश केला. झाडांच्या सांवलीत बरीच माणसें बसलेली होती. त्यांची शरीरे मजबूत होती. त्यांचा वर्ण काळा होता. त्यांच्या हातात शस्त्रे होती. झाडांच्या फाद्यांच्या फटीतून जो प्रकाश येत होता त्यामुळे त्यांची ती हत्यारे चकाकत होती.

असे दोनशें लोक तिथे बसले होते. ते एक शब्दसुद्धां बोलत नव्हते. ब्रह्मचारी त्यांच्या मध्यभागी जाऊन उभा राहिला. त्याने कसली तरी खूण केली. कुणीही वर उठला नाही, कुणी बोलला नाही, की कुणी कसलीही हालचाल केली नाही.

तो सर्वांच्या समोरून जात होता. प्रत्येकाला पहात होता. त्या काळोखात प्रत्येकाचा चेहरा न्याहाळित होता. त्याला कुणीतरी माणूस पाहिजे होता आणि तो सापडला नव्हता.

शोधता शोधता एका माणसाला ओळखून त्याने खूण करून बोलावले. ती खूण पाहताच तो उठला. त्याला बरोबर घेऊन ब्रह्मचारी दूर जाऊन उभा राहिला. तो माणूस तरुण होता. भरगच्च दादीमिशीने त्याचा चेहरा झांकलेला होता. तो तालिमबाज असावा—मोठा देखणा होता तो पुरुष. त्याच्या अंगावर भगवी वस्त्रे होती. सर्वांगावर चंदन माखले होते. ब्रह्मचाऱ्याने त्याला विचारले, “ भवानंद, महेन्द्रसिंहावर तुम्ही नजर आहे का ? ”

भवानंद म्हणाला, “ आज सकाळीच बायको आणि मुलीला घेऊन महेन्द्रसिंह घर सोडून निघाला होता. धर्मशाळेत—”

त्याला थांबवून ब्रह्मचारी म्हणाला, “ धर्मशाळेत काय झालं तें मला माहीत आहे. कोण होते ते ? ”

भवानंद म्हणाला, “ ते गावचे शेतकरी असावेत. अलिकडे सान्या गावातले सारे शेतकरी पोटाच्या आगीपार्यां दरोडेखोर बनले आहेत. ”

ब्रह्मचारी म्हणाला, “ चोरांच्या हातून महेन्द्राची बायको आणि मुलगी मी सोडवून आणली आहे. त्यांना आतां मठात ठेवून आलों आहे. आता महेन्द्राला शोधून काढून त्याची बायको आणि मुलगी त्याच्या स्वाधीन करण्याचा भार तुझ्यावर आहे. इथं जीवानंद असला तर तो इथलीं काम उरकील. ”

भवानंदानें कबुली दिली. ब्रह्मचारी तिथून निघून गेला.

धर्मशाळेत बसण्यात कांहींच हरकत नाही असें वाटल्यामुळे महेन्द्र तिथून उठला. गांवात जावें आणि नगररक्षकाच्या मदतीनें बायको आणि मुलीचा शोध करावा असा विचार करून तो तिकडेच वळला होता. थोडेंसें पुढें जातांच वाटेंत बरेचसे शिपाई काहीं बैलगाड्यांना वेढा घालून जात असलेले त्याला दिसले.

१७७० सालीं बंगाल इंग्रजांच्या अंमलाखालीं आला नव्हता. इंग्रज त्यावेळीं बंगालचे दिवाण होते. ते कर वसुली करीत होते खरे, पण बंगाली लोकांचें जिवित आणि संपत्ति रक्षण करायचा भार त्यांनीं अजून घेतला नव्हता. वसुली करायची जबाबदारी इंग्रजांवर होती आणि नगररक्षणाची जबाबदारी विश्वासघातकी, पापी, नराधम, मानव कुलकलंक मिरजाफरवर होती. मिरजाफर जियें स्वतःचेंच रक्षण करायला असमर्थ होता तिथें बंगालचें रक्षण कशा प्रकारें करणार होता ? मिरजाफर अफीण खाऊन झोपून राही. इंग्रज पैसा वसुली करीत होते आणि ‘ डिस्पॅच ’ लिहीत होते. बंगाली रडत होते आणि स्वतःचा सत्यानाश करून घेत होते.

अतएव बंगालच्या करावर मालकी होती इंग्रजांची—पण राज्यकारभाराचा भार होता नबाबावर. इंग्रज जियें जियें कर वसुली करीत, तिथें तिथें एक कलेक्टर नेमीत. पैसा वसूल झाला, कीं तो कलकत्याला जात असे. लोक उपासपोटीं मेले तरी करवसुली थाबत नव्हती.

तरी पण ही वसुली मोठ्या प्रमाणांत होत नव्हती. कारण जिथें भूमाता काहीं धान्यच देत नव्हती तिथे घन कुठून निर्माण होणार होतें ?

काहीं का असेना, जी काहीं वसुली होत असे, ती गाडींत घालून शिपायाच्या पहान्यांत कालिकात्यातल्या कंपनीसरकारच्या तिजोरींत नेऊन ठेवली जात असे. आजकाल चोरादरोडखोरांची मीति फार वाढल्यामुळें पन्नास पन्नास सशस्त्र शिपायांच्या खड्या पहान्यात हा खजिना पाठवला जात होता. त्यांचा प्रमुख एक गोरा साहेब होता. तो घोड्यावर बसून सर्वांच्या मार्गें जात होता. उन्हाळा कडक असल्यामुळें हा प्रवास दिवसा न होता रात्री होई. शिपाई असलेली खजिन्याची गाडी रस्त्यांतून येत असल्यामुळें महेंद्राचा रस्ता अडला. बैलगाडी घेऊन शिपाई लोक येत असल्यामुळें रस्ता अडल्याचें पाहून तो रस्त्याच्या बाजूला उभा राहिला. तरीही शिपाई त्याला धकी मारून जात होते. वाद घालीत बसायचा हा प्रसंग नव्हे असें वाटल्यामुळें तो रस्त्याच्या बाजूच्या जंगलांत जाऊन उभा राहिला. त्याला पाहून एक शिपाई म्हणाला, “ व्ह देखो, एकठो डाकू भागता है. ”

महेंद्राच्या हातांत बंदूक असल्यामुळें इतरांना तें खरेंच वाटलें. त्यांनीं धांवत जाऊन महेंद्राचा गळा पकडला आणि ‘ साला चोर—’ म्हणून त्याला एक ठोसा लगावून त्यांनीं त्याची बंदूक काढून घेतली. हात मोकळा होतांच महेंद्रानें त्यालाही उलट एक ठोसा लगावला. महेंद्राचा स्वभाव बराच संतापी होता. त्याचा तों जबरदस्त ठोसा बसल्यामुळें शिपाई मूर्च्छा येऊन जमिनीवर पडला.

त्यावेळीं तीन चार शिपायांनीं जोर करून महेंद्राला पकडलें आणि ते त्याला सेनापतीसाहेबांकडे घेऊन गेले. त्यांनीं साहेबाला सांगितलें, कीं या माणसानें एका शिपायाचा खून केला.

साहेब पाईप ओढत होता. दारूचा नशाही त्याला थोडा अधिकच चढला होता. तो म्हणाला, “ सालेको पकड लेके शादी करो. ”

बंदुकबाल्या डाकूला पकडून त्याचें लग्न कसें लावायचें तें शिपायांना कळेना. नशा उतरल्यावर साहेबाचें मत बदलेल असा विचार करून तिघाचौघां शिपायांनीं बैलाच्या दोऱ्या घेऊन महेंद्राचे हातपाय बांधले आणि त्याला गाडींत ठेवून दिलें. इतक्या लोकांशीं झगडा करण्यात अर्थ नाही, जबरदस्ती

करून आपली मोकळीक होणार नाही असा पोक्त विचार करून महेंद्र स्वस्थ राहिला. बायको आणि मुलगी नाहीशी झाल्यामुळे तो आर्घीच खचला होता. आतां तो जिवावर उदार झाला होता. शिपायांनीं महेंद्राला गाडीच्या चाकांना बांधले. पुन्हा सारे शिपाई खजिना घेऊन पूर्वीच्या सारखेच ऐषआरामांत चालू लागले.

- ७ -

ब्रह्मचाऱ्याची आज्ञा होतांच भवानंद हरिनामाचा जप करीत करीत महेंद्र ज्या घर्मशाळेंत उतरला होता तिकडे जायला निघाला. तिथेंच महेंद्राचा पत्ता लागेल अशी त्याची कल्पना होती.

वाटेंत त्याला शिपायांनीं अडकवले. भवानंद तालपहाड इथून ज्या घर्मशाळेच्या दिशेनें चालला होता तीही दक्षिणोत्तरच होती. जातां जातां अर्थातच त्याची आणि शिपायांच्या टोळीची गांठ पडली. या रस्त्यानें जातांना दरोडेखोर आपल्यावर हल्ला करतील असें या शिपायांना साहजिकच वाटत होतें. वाटेंत एका दरोडेखोराला त्यांनीं गिरफदार केलें होतेंच. रात्रीच्या वेळीं आंग चुकवून जात आहे असें पाहिल्यामुळे अर्थातच त्यांना वाटलें, कीं हाही डाकूच असावा. शिपायांनीं त्याला एकदम पकडलें.

भवानंद उगीच थोडेंसें हसून म्हणाला, “ कां रे बाबांनो मला पकडतां ? ”

शिपाई म्हणाला, “ तुम साला डाकू हो. ”

भवानंदांनं विचारलें, “ भगवे कपडेवाला ब्रह्मचारी मी. दिसतंय ना तुला ?—मी डाकू कसा असेन ? ”

शिपाई म्हणाला, “ बरेच साले ब्रह्मचारी संन्याशी डाकाइती करतात. ”

त्या शिपायांनं भवानदाची गचांडी घरून त्याला ओढीत नेलें. त्या काळोखांत भवानंदाच्या डोळ्यांतून आगीच्या ठिणग्या उडत होत्या, पण अधिक कांहीं न बोलतां तो नम्रपणानें म्हणाला, “ हुजूर, मला काय तो हुकूम करा. ”

भवानंदाच्या विनयी भाषणानें खूष होऊन शिपाई म्हणाला, “ घे साल्या, ढोक्यावर ही एक मोट घे. ”

“अरे नको तो बोजासकट पळून जाईल ! एका साल्याला तिथं बांधून ठेवलाय या साल्यालाही तिथंच गाडीवर बांधून ठेवू या.”

गाडीवर कुणाला बांधून ठेवलें आहे हे कळायची जिज्ञासा भवानंदाच्या ठायीं निर्माण झाली. त्यानें डोक्यावरचा बोजा फेंकून दिला आणि ज्या शिपायानें तो बोजा त्याच्या डोक्यावर चढवला होता त्याच्या गालावर एक सडकून थप्पड दिली. अर्थात्तच शिपायानें भवानंदाला दोरीनें बांधून गाडीत महेन्द्राच्या शेजारीं नेऊन ठेवलें. तो महेन्द्रसिंहच आहे हें भवानंदानें ओळखलें.

शिपाईं आरडत ओरडत व्यवस्थितपणें गाडीबरोबर चालले होते. बैलगाडीच्या चाकाचा कचकच आवाज होत होता. महेन्द्राच्या कानाला लागून भवानंद हळूच म्हणाला, “महेन्द्रसिंह, मी तुला ओळखतो. तुलाच मदत मदत करायची म्हणून मी इकडे आलों होतो. सध्यां माझी ओळख द्यायची जरूरी नाही. मी जें काहीं सागतों तें मुकाट्यानं कर. बाघलेली दोरी गाडीच्या चाकावर घर.”

महेंद्र आश्चर्यचकित झाला. एक शब्दसुद्धां न बोलतां त्यानें भवानंदाच्या सांगण्याप्रमाणें केलें. काळोख असल्यामुळें कांहीं दिसत नव्हतें. तो गाडीच्या चाकाच्या बाजूला सरकला आणि त्यानें हाताला बांधलेल्या दोऱ्या चाकावर घांसल्या. चाकावर घांसल्यामुळें थोड्याच वेळात दोऱ्या तुटल्या. त्यानंतर त्यानें पायाच्या दोऱ्याही तशाच सोडवल्या. अशा रीतीनें हातपाय मोकळे झाल्यावर तो भवानंदाच्या सांगण्याप्रमाणें गाडीत गुपचूप पडून राहिला. भवानंदानेंही त्याच प्रकारें आपल्या दोऱ्या सोडवून घेतल्या होत्या. दोघेही गुपचूप पडून राहिले होते.

जंगलाच्या बाजूला ज्या जागीं रस्त्यावर उभा राहून ब्रह्मचारी कांहीं वेळा-पूर्वी चोहीकडे नजर टाकित होता, त्याच रस्त्यानें ते चालले होते. त्या टेकडीच्या शेजारीं शिपाईं पोंचले त्यावेळीं टेकडीखालच्या एका उंचवट्यावर एक माणूस उभा असलेला त्यांना दिसला. चादण्याच्या प्रकाशांत त्याची काळी सावली दिसताच हवालदार म्हणाला, “अरे तो पहा, तो आणखी एक साला उभा आहे तिथं. त्याला पकडून आणा — त्याच्या डोक्यावर बोजे —”



एक शिपाई त्याला पकडायला गेला. शिपाई घरायला आला तरीही तो स्वस्थ उभा होता—हालला नाही. शिपायानें त्याला पकडलें, तरीही तो बोलला नाही. त्याला धरून हवालदारासमोर आणलें, तरीही तो बोलला नाही. हवालदार म्हणाला, 'त्याच्या माथ्यावर बोजा द्या.' शिपायानें त्याच्या माथ्यावर बोजा दिला आणि त्यानें तो घेतला. हवालदार मागे वळून गाडीबरोबर चालू लागला. तितक्यांत पिस्तुलाचा आवाज झाला. डोक्याला गोळी लागून हवालदार जमिनीवर मरून पडला.

'त्या साल्यानं हवालदाराला मारलं.' असें म्हणून एका शिपायानें त्याचा हात धरला. त्या बोजेवाल्याच्या हातांत पिस्तुल होतें. माथ्यावरचा बोजा फेंकून देऊन त्यानें पिस्तुल उलटें करून शिपायाच्या कपाळावर हाणलें. शिपायाचें डोके फुटलें. तो ओरडत पळाला.

याचवेळीं 'हरी ! हरी ! हरी !' असा जल्लोष करीत दोनशे हत्यारबंद लोक आले आणि त्यांनीं शिपायांना घेरलें. हल्ला झाला आहे असें कळताच साहेबही धांवत आला आणि त्यानें गाडीपाशीं येऊन चतुष्कोण करायचा हुकूम दिला. साहेबाचा हुकूम होताच त्यांनीं बंदुका सरसावल्या. इतक्यांत कुणीतरी एकदम साहेबाच्या कमरेची तरवार काढून घेतली. लगेच एका फटक्यासरशीं त्याचा शिरच्छेद करण्यांत आला. साहेब घोड्यावरून मरून पडल्यामुळें 'फायर' करायचा हुकूम द्यायला कुणी राहिलें नाही. सारे पहात होते. एक-जण गाडीवर उभा राहून हातांत तरवार घेऊन 'हरी हरी' शब्दाचा जयघोष करीत 'मार शिपायांना, मार शिपायांना' असें म्हणत होता. तो भवानद होता. सैनापती शिरच्छेद होऊन पडला, आतां आपल्याला कुणी नेता राहिलेला नाही असें पाहून शिपाई धावून गेले. त्यांना काहीं सुचेना. त्या तेजस्वी हल्ले-खोरांनीं कित्येक शिपायांना मारलें, तर कित्येकाना जखमी केलें. गाडीजवळ येऊन त्यांनीं खजिन्याच्या पेट्या हस्तगत केल्या. उरले मुरले शिपाई पराभूत होऊन पळून गेले. उंचवट्यावर जी व्यक्ति उभी राहिली होती आणि शेवटीं या लढाईचें नेतृत्व जिनें ग्रहण केलें होतें, ती व्यक्ति भवानंदापाशीं आली. दोघानीं एकमेकांना आलिंगन दिलें. भवानंद म्हणाला, "भाई जीवानंद, घेतलेल्या व्रताच सार्थक केलस."

जीवानंद म्हणाला, “ भवानंद, तुझं नांव सार्थ होवो ! ”

हस्तगत केलेला खजिना योन्य जागीं घेऊन जाण्याची तजवीज जीवानंदानें केली. आपले सर्व अनुयायी घेऊन तो तिथून निघून गेला. भवानंद एकटाच उभा राहिला होता.

— ८ —

गाडीखालीं उतरून महेन्द्र एका शिपायाचें हत्यार काढून घेऊन लढायला तयार होत होता, पण तितक्यांत त्याला दिसून आलें, कीं ते हल्लेखोर डाकू होते. तिजोरी लुटण्यासाठींच त्यांनीं शिपायावर हल्ला केला होता. पोक्त विचार करून त्या दंगलींत न मिसळता तो बाजूला जाऊन उभा राहिला. दरोडेखोरांना मदत केल्याचा गुन्हा आपल्या हातून घडूं नये म्हणून तो बाजूला झाला होता. हातातील तरवार फेंकून देऊन तो तिथून जायला निघत होता. भवानंद येऊन त्याच्यासमोर उभा राहिला. महेन्द्राने त्याला विचारलें, “ महाशय, आपण कोण ? ”

भवानंद म्हणाला. “ तुला त्याची काय जरूरी ? ”

महेन्द्र म्हणाला, “ मला ते कळायला हवं. तुमच्याच कृपेनं माझी आज सुटका झाली. ”

भवानंद म्हणाला, “ खरोखरच तुला तसं वाटल्याचा पुरावा कुठं दिसला नाही. हातात हत्यार घेऊन तू बाजूला उभा राहिला होतात. जमीदाराचा मुलगा—दह्यादुघाचा काळ—पण वेळ आली कीं पालेखाऊ माकड—”

भवानंदाच्या तोंडचें वाक्य पुरे होण्याच्या पूर्वीच महेन्द्र चिडून म्हणाला. “ हा गुन्हा होता. दरोडेखोरी होती. ”

भवानंद म्हणाला, “ दरोडेखोरी असली, तरी तुझ्यासाठीं आमच्याकरवीं कांहींतरी सत्कार्ये झालं होत. अजूनही तुझ्या उपयोगी पडावं अशी आमची इच्छा आहे. ”

महेन्द्र म्हणाला, “ तुमचे उपकार झाले आहेत यांत शंकाच नाही, पण यापेक्षां अधिक काय करणार आहां तुम्हीं ? दरोडेखोरांच्या उपकारात राहण्यापेक्षां अपकार झाला तरी पत्करला. ”

भवानंद म्हणाला, ” जशी तुझी इच्छा ! पण खरोखरच तुला कांहीं वाटत असेल तर आमच्याबरोबर चल. तुझ्या बायकोची आणि मुलीची भेट करवून देतो. ”

महेन्द्र मागें वळून उभा राहिला आणि म्हणाला, “ म्हणजे काय ? ”

त्याच्या प्रश्नाचें उत्तर न देतां भवानंद चालूं लागला. महेन्द्रही त्याच्या मागोमाग निघाला. त्याला प्रश्न पडला होता, हे कोणत्या जातीचे दरोडेखोर ?

### — ९ —

चादण्यानें उजळलेल्या त्या रात्रीं ते दोघे पठार ओलांडून चालले होते. महेन्द्र काहीं बोलत नव्हता. प्रियजनाच्या विरहानें तो खचला होता. तो अभिमानी असला तरी त्याचें कुतूहल जागें झालें होतें.

भवानंदाचें स्वरूप एकदम बदललें. भवानंद हंसत होता, बोलत होता, गोडगोड बोलत होता, संभाषणाळा अतिशय उत्सुक झाला होता. त्यानें आपणाकडून बराच प्रयत्न केला. पण महेन्द्र तोंड उघडीना—तसा भवानंद निरुपाय होऊन आपल्याशींच गाऊं लागला—

**घंटे मातरम् , सुजलाम सुफलाम्  
मलयजशीतलाम् शस्यश्यामलाम् मातरम्**

तें गाणें ऐकून महेन्द्र चकित झाला. त्याला तें कांहीं कळलें नाहीं. सुजला सुफला मलयजशीतला अशी ही माता कोण ? त्यानें विचारलें, “ अशी ही माता कोण ? ”

उत्तर न देतां भवानंद मल्हार रागांत गाऊ लागला :—

**शुभ्रज्योत्स्नापुलकित यामिनीम्  
फुलकुसुमित द्रुमदलशोभिनीम्  
सुहासिनीम् सुमधुरभाषिणाम्  
सुखदाम् वरदाम् मातरम्**

महेन्द्र म्हणाला, “ हा तर आपला देश—ही माता नव्हे. ”

भवानंद म्हणाला, “ आम्हीं दुसरी कुठलीच माता मानीत नाही—जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी । आम्ही म्हणतो, जन्मभूमि म्हणजेच जननी. आम्हाला आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, मित्र नाही, स्त्री नाही, पुत्र नाही, घर नाही, गाव नाही. आमची आहे ती केवळ एक सुजला, सुफला, मलयज समीरण शीतला शस्यश्यामला,—

आतां महेन्द्राला कळलें. तो म्हणाला, “ आतां पुन्हां गा. ”

भवानंद पुन्हां गाऊ लागला :—

वंदे मातरम् सुजलाम् सुफलाम्  
 मलयजशीतलाम् शस्यश्यामलाम् मातरम्  
 शुभ्रज्योत्स्ना पुलकित यामिनीम्  
 फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीम्  
 सुहासिनीम् सुमधुरभषिणीम्  
 सुखदाम् वरदाम्, मातरम्  
 सप्तकोटिकंठ कलकलनिनाद कराले  
 द्विसप्तकोटि भुजैर्धृत खरकरवाले  
 अबला कनोमां अतो बाले  
 बहुबल धारिणीम् नमामि तारिणीम्  
 रिपुदलवारिणीम् मातरम्  
 तुमि विद्या, तुमि धर्म  
 तुमि हृदि, तुमि मर्म  
 त्वम्हि प्राणाः शरीरे  
 बाहुते तुमि मा शक्ति  
 हृदये तुमि मा भक्ति  
 तोमारई प्रतिमा गडी  
 मंदिरे मंदिरे  
 त्वर्माह दुर्गा दशप्रहरणधारिणी  
 कमला कमलदलविहारिणी

वाणी विद्यादायिनि नमामि त्वां  
 नमामि कमलाम् अमलाम् अतुलाम्  
 सुजलाम् सुफलाम् मातरम्  
 धंदे मातरम्  
 शामलाम् सरलाम्  
 सुस्मिताम् भूषिताम्  
 धरणीम् भरणीम् मातरम्

गात असतांना त्या दरोडेखोराच्या डोळ्यांतून आसवें वहात होती, तें पाहून महेन्द्र आश्चर्यचकित झाला त्यानें विचारलें, “ तुम्ही कोण ? ”

भवानंद म्हणाला, “ आम्ही संतान. ”

महेन्द्रानें विचारलें, “ कसले सतान ? कुणाचे संतान ? ”

भवानंद म्हणाला, “ मातेचे सतान. ”

“ ठीक. ” महेन्द्र म्हणाला, ” हे संतान चोरी दरोडेखोरी करूनच का मातेची पूजा करता ? कसली ही मातृभक्ति ?

“ आम्ही चोरी दरोडेखोरी करीत नाही. ”

“ आत्तांच तर ही गाडी लुटलीत ! ”

“ ती काय चोरी दरोडेखोरी ? कुणाचा पैसा लुटला आम्ही ? ”

“ का बरं ? ” महेन्द्र म्हणाला, “ राजाचा पैसा लुटलात तुम्ही. ”

“ राजाचा ? ” भवानंदानें विचारलें, “ त्याला हा पैसा वसूल करायचा काय अधिकार ? ”

महेन्द्र म्हणाला, “ राजाचा राजभाग. ”

“ जो राजा प्रजेचें पालन करीत नाही, तो राजा कसला ? ” भवानंद म्हणाला.

महेन्द्र म्हणाला, “ एके दिवशीं तुम्ही लोक शिपायांकरवीं तोफेच्या तोंडी उडून जाल खास ! ”

“ खूप शिपाई बघितले ! ” भवानंद म्हणाला, “ आजसुद्धां पाहिले कीं ! ”

“ तसे अस्सल शिपाई भेटले नाहीत अजून तुम्हांला. ” महेन्द्र म्हणाला, “ एके दिवशी पहाल ! ”

“ पाहूही कदाचित् ! ” भवानंद म्हणाला, “ मरण एकदांच येतं. कुणी दोन वेळ मरत नाही. ”

महेन्द्र म्हणाला, “ पण कळून सवरून मरण ओढवून घेता कां ? ”

भवानंद म्हणाला, “ महेन्द्रसिंह, तू माणसासारखा माणूस असशील असं मला वाटलं होतं, पण आता मला कळून आलं, जसे हे सारे लोक तसाच तू. नुसता दुधातुपाचा काळ. असं पहा, साप जमिनीवर पोट घाशीत चालतो. त्याच्यापेक्षा दुसरा कुणी क्षुद्र जंतु नाही. त्या सापाच्या अंगावर पाय पडला तर तो फणा उभारून उठतो. तुला कधी कशान चौडच येत नाही का ? पहा, इतके देश आहेत—मगघ आहे, मिथिला आहे, काशी, कांची, दिल्ली, काश्मिर देश आहेत,—अन्न मिळत नाही म्हणून या देशातले लोक कुणी गवत खाताहेत का ? काटे खाताहेत का ? माती खाताहेत का ? झाडपाला अन् वेली खाताहेत का ? कुठल्या देशातलीं माणसं कोल्हेकुत्रे खातात ? —मुडदे खातात ? पेटीत पैसा ठेवतांना कुठल्या देशातल्या माणसाला सुरक्षितपणा वाटत नाही ? देव्हान्यात शाळिग्राम ठेवतांना कुणाला स्वास्थ्य वाटत नाही ? घरांत आई—बहिणी असल्या तरी स्वास्थ्य नाही, आई बहिणींच्या उदरात मूल वाढत असलं, तरीहि स्वास्थ्य नाही—पोट चिरून पोर बाहेर काढलं जातं. राजाचा धर्म म्हणजे देशाचं संरक्षण करणं. आमचा हा मुसलमान राजा कुणाचं संरक्षण करतोय ? धर्म गेला, जात गेली, मान गेला, कूळ गेलं अन् आता तर प्राण देखील जाऊं लागले आहेत. या नशाखोर जबरदस्तांना जर हांकलून काढलं नाही तर हिदूचं हिदुत्व राहणार कसं ? ”

“ कसं हांकून काढायचं यांना ? ” महेन्द्रानें विचारलें.

“ मारून ! ”

“ तुम्हीं एकटे का त्याला मारणार ? एक थप्पड मारून का ? ”

संन्याशी गाऊं लागला :—

**सप्तकोटि कंठ कलकल निनाद कराले  
द्विसप्तकोटि भूजैर्धृत खरकरवाले  
अबला कैनोमा पॅतो बॉले**

“ पण तुम्हीं तर एकटेच दिसतां ? ” महेन्द्र म्हणाला.

“ का बर ! आत्ताच तर तूं दोनशें लोक पाहिलेस, ” भवानंद म्हणाला. महेन्द्रानें विचारलें, “ ते सारे संतानच का ? ”

“ सारेच संतान ! ”

“ आणखी असे किती आहेत ? ” महेन्द्रानें विचारलें.

“ असे हजारों हजार आहेत. ” भवानंद म्हणाला, “ आणखीही येतील. ”

“ समजा, दहावीस हजार आले,—मुसलमानांना राज्यभ्रष्ट करायला समर्थ होतील का ते ? ”

“ पलाशीच्या लढाईत इंग्रजांची फौज किती होती ? ”

“ इंग्रज आणि बगाली सारखेच का ? ” महेन्द्रानें विचारलें.

“ कां नव्हे ? ” भवानंदानें विचारलें, “ मनगटांत जोर पाहिजे. त्या जोरावरच सारं कांहीं होतं. मनगटांत जोर असला, कीं काळ्यागोन्याचा प्रश्न नाही. ”

“ तर मग इंग्रज आणि मुसलमान यांच्यात एवढा फरक कां ? ” महेन्द्रानें विचारलें.

भवानंद म्हणालां, “ एक, इंग्रज प्राण गेला तरी पळून जात नाही, मुसलमानाला नुसता धक्का लागला तरी तो पळतो, सरबत शोधीत हिडतो !—एक गोळी पाहून दोनशें माणसं पळतात का ? आणि मुसलमान तर एक गोळी पाहतांच हजारानीं पळून जातात—पण हजार गोळ्या आल्या तरीसुद्धां एक इंग्रज पळून जात नाही ! ”

“ हे सारे गुण तुम्हां लोकांत आहेत ? ” महेन्द्रानें विचारलें.

“ नाहीत. ” भवानंद म्हणाला, “ आम्ही संन्यासी. आमचा हा संन्यास या अभ्यासासाठींच आहे. अभ्यास संपला, कार्यभाग झाला, कीं पुन्हां आम्हीं गृहस्थ होऊं. आम्हांलाही बायकामुलं आहेत. ”

“तुम्हीं त्यांना टाकलं आहे का ? त्याची माया तोडता आली तुम्हांला ? ”

“संतानाला खोटं बोलणं वर्ज्य आहे. ” भवानंद म्हणाला, “ तुझ्यासमोर मी खोटी बढाई मारणार नाही. आम्हीं मायापाश तोडलेले नाहीत. आम्हीं व्रतपालन करतो आहो. तुला संतान व्हायचं आहे का ? ”

महेन्द्र म्हणाला, “ माझ्या बायकोमुलीची खबर मिळाल्याशिवाय मला काहीसुद्धा सागतां यायच नाही. ”

“चल तर मग. ” भवानंद म्हणाला, “ तुला तुशी बायको नि मुलगी भेटवतो. ”

ते दोघेही चालू लागले. भवानंद पुन्हां ‘ वदे मातरम् ’ गाऊं लागला.

### — १० —

रात्र उलटून दिशा फाकू लागल्या होत्या. सूर्योदय होऊं लागला तसे पक्षी कुजबुजूं लागले. सारे आनंदमय झाले. त्या आनंदमय प्रभातकाळीं त्या आनंदमय अरण्यात आनंदमठात सत्यानंद ठाकूर हरिणाच्या कातड्यावर बसून संध्यापूजा करित होते. जीवानंद त्यांच्याजवळ बसला होता. इतक्यांत भवानंद तिथे हजर झाला. ब्रह्मचारी एकही शब्द न बोलतां आपले नित्यकर्म करित सडिले होते. यावेळीं कुणालाही तोंडांतून शब्द काढायला धीर होत नव्हता.

त्याची सुध्मदि कर्म संपूर्ण होताच भवानंद आणि जीवानंद यांनी त्यांना प्रणाम केले. त्यांची पायधूळ घेऊन ते विनीतभावाने उभे राहिले.

भवानदाला खूण करून त्याला बोलावून सत्यानंद बाहेर गेले. त्याचें तिकडे काहीं बोलणें झालें. त्यानंतर दोघेही पुन्हां मदिंरांत आले. मोठ्या वास्तल्यानें हंसत ब्रह्मचाऱ्यानें महेंद्राला विचारलें, “ बाबारे, तुझें दुःख पाहून मलाही फार वाईट वाटलं. त्या दीनबंधूच्या कृपेनं काल तुझ्या बायकोला आणि मुलीला मी बचावून आणलं आहे—” असें म्हणून त्यांनीं कल्याणीला सोडवून आणल्याची सर्व हकिकत त्याला सांगितली आणि म्हटलें, “ चल, आतां तुला त्यांच्याकडे घेऊन जातो. ”



ब्रह्मचारी पुढें चालला होता. महेन्द्र त्यांच्या मागोमाग जात होता. दोघेही देवाल्यांत प्रवेश करते झाले. आंत प्रवेश करताच तें स्थान अत्यंत विस्तृत आणि फारच उंच असल्याचें त्याला दिसून आलें. तिथें आंत येताच महेंद्राला नीटसें कांहीं दिसेना. पुन्हा पुन्हां डोळे ताणून त्यानें पहायचा प्रयत्न केला तेव्हां त्याला दिसून आलें, कीं एक अत्यंत भव्य अशी शंखचक्र गदापद्मधारी, वक्षस्तलावर कौस्तुभ असलेली चतुर्भुज मूर्ति तिथें होती. समोर असलेलें सुदर्शनचक्र जणूं काय फिरते आहे असा भास होत होता. समोरच मधुकैठभ दैत्यांच्या दोन प्रचंड मूर्ति रक्तबंबाळ झालेल्या चितारल्या होत्या. डाव्या बाजूला पाठीवर केंस सोडलेली शतदलांची माला गळ्यांत घातलेली लक्ष्मी भ्यायल्यासारखी समोर उभी होती. उजव्या बाजूला सरस्वती, पुस्तक, वाद्ययंत्रें, मूर्तिमान् रागरागिणी त्यांना घेऊन उभ्या असल्याचें दाखवण्यांत आलें होतें. बिष्णूच्या अंकावर एक मोहक मूर्ती होती. लक्ष्मी सरस्वतीपेक्षा ती अधिक सुंदर होती. लक्ष्मी—सरस्वतीपेक्षा ती अधिक वैभवशाली होती. गंधर्वकिन्नर यक्षराक्षस आणि देव तिची पूजा करीत होते. ब्रह्मचान्यानें अत्यंत गंभीर अशा वाणीनें महेन्द्राला विचारलें.

“ हें सार दिसतंय का तुला ? ”

महेन्द्र म्हणाला, “ दिसतंय. ”

“ विष्णूच्या माडीवर कोण आहे—पाहिलंस ? ”

महेन्द्र म्हणाला, “ पाहिलं. कोण ही ? ”

ब्रह्मचारी उत्तरला, “ आई ! ”

“ आई कोण ? ”

ब्रह्मचारी म्हणाला, “ जिचे आम्ही संतान, तीच ही. ”

“ पण ही कोण ? ” महेन्द्रानें विचारलें.

ब्रह्मचारी म्हणाला, “ योग्य वेळीं तें तुला कळेल. आतां म्हण—वंदेमातरम्—आतां चल. तुला पुढें दाखवतो. ”

ब्रह्मचारी महेन्द्राला घेऊन दुसऱ्या दालनात गेला. त्या जागीं नखशिखान्त अलंकार परिधान केलेली जगद्धात्रीची सर्वांगपरिपूर्ण मूर्ति होती.

महेन्द्रानें विचारलें, “ ही कोण ? ”

ब्रह्मचारी म्हणाला “ ही आई—भूतकालची. ”

“ म्हणजे काय ? ”

“ हत्ती आणि सिंहासारखे जंगली पशू पायाखालीं तुडवून त्यांच्या निवास-स्थानांत हिनें आपलें पद्मासन स्थापन केलें होतं. नखशिखान्त अलंकारांनीं खचलेली अशी ही हास्यमुखी सुदरी होती. प्रभातकालच्या सूर्यासारखा वर्ण असलेली ही सर्व प्रकारच्या ऐश्वर्याची स्वामिनी होती. हिला प्रणाम कर. ”

महेन्द्रानें भक्तिभावानें त्या जगद्धात्रीरूपी मातृमूर्तीला प्रणाम केला. त्यानंतर ब्रह्मचान्यानें त्याला एका काळोखी भुयारापाशीं नेऊन म्हटले, “ या वाटेनें ये. ”

स्वतः ब्रह्मचारी पुढें निघाला होता महेन्द्र भीतभीत त्याच्यामागे चालला होता. जमिनीतल्या या काळोखी भुयारातून कुटूनतरी थोडा बहुत प्रकाश आलेला दिसत होता. त्या अंधुक प्रकाशात त्यानें ती कालीमूर्ती पाहिली.

ब्रह्मचारी म्हणाला, “ पहा ही आई—वर्तमानकालची. ”

महेन्द्र घाबरून उद्गारला, “ काली ! ”

ब्रह्मचारी म्हणाला, “ होय. काली ! काळोखाचीं वेष्टनं पांघरलेली, कलंकित झालेली, सर्वस्व घालवून बसलेली आणि म्हणूनच ही अशी नम्र झाली आहे. आज देशात जिकडे तिकडे स्मशानं झालीं आहेत, म्हणूनच आईच्या गळ्यांत या नरकंडाच्या माला. आपलाच शिव—आपलंच कल्याण—आपल्याच पायाखालीं तुडवते आहे. हाय ग आई ! ”

ब्रह्मचान्याच्या डोळ्यातून आसवांचा पाझर लागला होता. महेन्द्रानें विचारलें, “ तिच्या हातांत हीं शस्त्रं का ? ”

ब्रह्मचारी म्हणाला “ आम्ही संतान. आम्हीं आईच्या हातीं नुकतींच हीं शस्त्रं दिलीं आहेत. म्हण, वदे मातरम्. ”

‘ वंदे मातरम् ’ म्हणून महेन्द्रानें कालीला प्रणाम केला. ब्रह्मचारी म्हणाला, “ आतां या वाटेनें ये. ”

दुसऱ्या भुयारांत त्या दोघांनीं प्रवेश केला. एकदम त्यांच्या नजरेसमोर प्रभातकालच्या सूर्याचीं किरणें चमकलीं. चारी दिशातून पक्ष्यांचा समुदाय गोड गोड गाऊ लागला.

सगमरवरी मंदिरात दशभुजा सुवर्णमूर्ति त्या सूर्यप्रकाशात झगझगत हांसत असलेली त्याला दिसली. तिला प्रणाम करून तो म्हणाला, “ ही आई— भविष्यकालची. दहा हात दशदिशांना पसरलेले, नाना प्रकारची आयुध आणि नाना प्रकारच्या शक्तींनं शोभायमान झालेली, पायाखाली शत्रू चिरडून टाकलेली, जिच्या पायाशीं आश्रय घेऊन बसलेला सिंह शत्रूचं नरडं फोडायला तयार झालेला आहे, ती ही दिक्भुजा—“ बोलतां बोलता सस्यानदाचा गळा भरून आला. डोळ्यातून आंसवें गाळीत सद्गदित कंठाने तो म्हणाला, “ दिक्भुजा नाना प्रहरणधारिणी शत्रुविमर्दिनी—वीरेन्द्र पृष्ठविहारिणी—दक्षिणे लक्ष्मी भाग्यरूपिणी—वामे वाणी—विद्याविज्ञानदायिनी—पहा, तिच्या जोडीला प्रत्यक्ष बलस्वरूप कार्तिकेय आहे. कार्यसिद्धीरूपी गणेश आहे. ये, आपण दोघे जोडीनं आईला प्रणाम करू. ”

दोघेही हात जोडून वर पहात एक मुखानें घावा करीत होते—

**सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।**

**शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते ॥**

दोघानीही भक्तिभावानें प्रणाम केला. ते उठून उभे राहिले तेव्हां महेंद्रानें भरल्या गळ्यानें विचारलें, “ आईची ही मूर्ति केव्हां दिसेल आम्हाला ? ”

ब्रह्मचारी म्हणाला, “ ज्या दिवशीं आईचीं सारीं सतानं आईला ‘आई’ म्हणून हांक मारतील त्याच दिवशीं ती प्रसन्न होईल. ”

महेंद्रानें एकदम मधेंच विचारलें, “ माझी बायको अन् मुलगी कुठं आहे ? ”

ब्रह्मचारी म्हणाला, “ तुला दाखवतोच आता. ”

महेंद्र म्हणाला, “ एकदांच त्यांना भेटतो आणि भेटल्यानंतर निरोप देतो. ”

ब्रह्मचारी म्हणाला, “ निरोप कां देणार आहेस ? ”

महेंद्र म्हणाला, “ मी या महामंत्राची दीक्षा घेणार आहे. ”

ब्रह्मचारी म्हणाला, “ त्यांना कुठं पाठवणार आहेस ? ”

थोडा वेळ विचार करून महेंद्र म्हणाला, “ माझ्या घरीं कुणी नाही. दुसऱ्या कुठ पाठवायला जागा नाही. या साथीच्या दिवसांत आधार तरी कुठं मिळणार ? ”

ब्रह्मचाऱ्यानें उत्तर दिलें, “ ज्या वाटेनं इथं आलास, त्याच वाटेनं मंदिराच्या बाहेर जा. मंदिराच्या दारावरच तुझी पत्नी आणि मुलगी तुला भेटेल. हा वेळपर्यंत कल्याणी उपाशी आहे. ती ज्या जागी आहे त्याच जागी खाण्याचे पदार्थही तुला सापडतील. त्यांना जेवायला घाल आणि इच्छेला येईल तसं कर. आतां आमच्यापैकी कुणीही तुला भेटणार नाही. तुझ्या आजच्या विचारांत जर बदल झाला तर योग्य वेळीं मी तुला भेटेन. ”

एकदम ब्रह्मचारी निघून गेला. तो कोणत्या वाटेनं गेला. तें महेंद्राला कळलें सुद्धां नाही. त्यानें सांगितल्याप्रमाणें तो बाहेर गेला, तिथे मुलीला घेऊन बसलेली कल्याणी त्याला सभामंडपात भेटली.

इकडे सत्यानंद दुसऱ्याच भुयारांतून तळघरातल्या एका प्रशस्त दालनांत गेला. तिथें जीवानंद आणि भवानंद रुपयांच्या बिट्ट्या लावीत होते. त्या जागीं सोने, रुपें, तांबे, हिरे, माणकें, मोतीं थराथरानें ठेवलेलीं होतीं. गेल्या रात्रीच्या लुटींतला पैसा आतां ते नीट रचून ठेवीत होते.

त्या जागीं येतांच सत्यानंद म्हणाला, “ जीवानंद, महेंद्र येणार. तो आल्यानं संतानाचं बरच काम होणार आहे. त्याची वडिलोपार्जित संपत्ति भरपूर आहे, ती आईच्या सेवेला लागेल. पण जोपर्यंत तो अंतःकरणपूर्वक मातृभक्त झाला नाही तोपर्यंत त्याला आपल्यात घेऊ नका. ”

अनेक क्लेश सहन केल्यानंतर महेंद्र आज कल्याणीला भेटत होता. त्याला पाहाताच कल्याणीला रडें कोसळलें. महेंद्रही रडू लागला. त्याचें रडणें ओसरल्यावर एकमेकाचे डोळे पुसायची सुरवात झाली.

या जंगलात साधारण मनुष्याचा प्रवेश होणें दुर्घर होतें. या जागीं जीं कांहीं फळेंमुळें मिळत होतीं तीं उपाशीं माणसें येऊन खाऊन जात. बाहेरच्या माणसाला इथलीं हीं फळेंमुळें मिळणें शक्य नव्हतें. अर्थात् ब्रह्मचाऱ्याच्या माणसानें हीं जंगलचीं फळें आणि थोडेंसें दूध आणून त्याजागीं ठेवलें होतें. संन्याशांच्या या संसारात काहीं गाई होत्या, त्याचेंच हें दूध त्यानीं आणून ठेवलें होतें.

कल्याणीच्या आग्रहामुळें महेंद्रानें अल्पोपहार केला. जें कांहीं थोडें शिल्लक राहिलें होतें तें एका बाजूला बसून कल्याणीनें खाऊन घेतलें. दुधातले थोडेंसें दूध मुलीला देऊन बाकीचें तिला नंतर देण्यासाठीं ठेवून घेतलें.

दोघेंही थकून गेलीं होतीं. थोडीशी झोप काढल्यावर तीं पुढील बेत करण्यासाठीं चर्चा करूं लागली. आता जायचें कुठे ?

कल्याणी म्हणाली, “ घरावर संकट आलं म्हणून घर टाकून आपण इकडे आलों. पण घरापेक्षां घराबाहेरच संकटं जास्त आहेत हें आतां कळून आलं. मला वाटतं आतां आपण पुन्हां घरीं जाऊं.”

महेंद्राला देखील तें पटत होतें. कल्याणीला नेऊन घरीं पोचवावें, कुणीतरी माणसें तिच्या सोबतीला ठेवून आपण परत यावें आणि अत्यंत उदात्त अशा या पवित्र मातृसेवेची दीक्षा थ्यावी असे महेंद्राला वाटत होतें. त्या योजनेला कल्याणीनेंही कबुली दिली. आतां ताजेतवाने झाल्यामुळे मुलीला कडेवर घेऊन ती महेंद्राबरोबर पदचिन्ह गावीं जायला निघाली.

त्या दुर्भेद्य जंगलातून पदचिन्ह गावाकडे जायचा रस्ता त्यांना उमगेना. त्या जंगलातून बाहेर पडल्यावर तो रस्ता सापडेल असें त्यांना वाटत होतें, पण त्या जंगलाच्या बाहेर जायचा रस्ताच मुळीं त्यांना सापडेना. कितीतरी वेळ तीं त्या जंगलांत घिरट्या घालीत होतीं. फिरता फिरता पुन्हां तीं मठापाशींच येऊन पोचलीं. जंगलाबाहेर पडण्याचा रस्ता त्यांना सापडत नव्हता.

समोरच एक वैष्णवाच्या वेष्टांत असलेला अपरिचित ब्रह्मचारी उभा राहून हंसत होता, तें पाहून महेंद्राला राग आला आणि तो म्हणाला, “ गोसावीजी, हंसतांहां का ? ”

गोसाव्यानें विचारलें, “ तुम्हीं या जंगलात आलांत कसे ? ”

महेंद्र म्हणाला, “ कसे का असेना, पण आलों खरे. ”

गोसावी म्हणाला, “ आत जर स्वतःच आलांत तर बाहेर जायचा रस्ता तुम्हांला कसा सांपडत नाही ? ” असें म्हणून तो पुन्हा इसू लागला.

महेंद्र चिडला आणि म्हणाला, “ तू हसतोयस—तुला तरी बाहेर जायचा रस्ता माहित आहे का ? ”

गोसावी म्हणाला, “ चला माझ्याबरोबर. मी तुम्हाला रस्ता दाखवतो. कुणातरी संन्यासीब्रह्मचारीबरोबर आला असाल तुम्हीं—नाहीं तर इथ यायचा आणि इथून बाहेर जायचा रस्ता दुसऱ्या कुणालाही माहित नाही. ”

तें ऐकून महेन्द्र म्हणाला, “तुम्हीं संतान का ?”

गोसावी म्हणाला, “हो. मीही संतानच. चला माझ्याबरोबर. तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठीच मी इथं उभा राहिलों होतो.”

महेन्द्रानें विचारलें, “तुमचे नाव काय ?”

गोसावी म्हणाला, “माझं नाव धीरानंद गोस्वामी.”

धीरानंद पुढें निघाला. महेन्द्र आणि कल्याणी त्याच्या मागोमाग चालूं लागलीं. अत्यंत दुर्गम अशा वाटेतून त्यांना बाहेर काढून धीरानंद पुन्हां त्या जंगलांत प्रवेश करता झाला.

आनंदारण्यातून बाहेर आल्यावर त्यांना समोरच एक पठार दिसले. त्या पठारावर झाडे भरपूर होती. त्या पठाराच्या बाजूबाजूने राजरस्ता होता.

कल्याणी एका वृक्षाच्या छायेला बसली आणि तिनें महेन्द्रालाही जवळ बसवून घेतलें. नवऱ्याच्या कडेवरून मुलीला काढून घेऊन तिने मांडीवर घेतलें आणि त्याचा हात धरून ती कांहीं वेळ स्वस्थपणें बसून राहिली.

तो कांहीं बोलत नाही असे पाहून ती म्हणाली, “असे काळजीत पडल्यासारखे कां दिसता ? आपण संकटांत सांपडलों होतो. त्यांतून मोकळे झालों. आतां काळजीचं कारण काय ?”

एक मोठा सुस्कारा सोडून महेन्द्र म्हणाला. “आतां माझ्यावर स्वतःचा अधिकार राहला नाही. काय करावं तेंच मला कळेनासं झालं आहे.”

“काय झालंय ?”

“तुम्ही माझी ताटातूट झाल्यावर जे जे कांहीं घडलं तें तें मी तुला सांगतो—” असें म्हणून त्यानें घडलेली सर्व हकीकत तिला विस्तारानें सांगितली.

कल्याणी म्हणाली, “मला देखील भारीच हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या, त्या तुम्हाला कशाला ऐकवूं ? मनःस्थिति अत्यंत बिघडलेली असतांही मला कशी झोंप लागत होती तें माझं मला कळत नव्हतं. काल रात्री मी झोपी गेलें होतें. झोंपेंत मी एक स्वप्न पाहिलं. कुठल्या पुण्याईच्या बळानं कोण जाणे, मी एका अपूर्व अशा जागीं गेल्याचं दिसलं. तिथं जमिन नव्हती. नुसताच प्रकाश होता—अति शांत आणि शीतल असा फार मधुर प्रकाश होता.

तिथं माणसं नव्हती. ज्या मूर्ति दिसत होत्या त्या प्रकाशमय होत्या. तिथं शब्द नव्हता. कुठल्यातरी मधुर वाद्याचा आवाज दुरून ऐकू येत होता. सारं काही फुटून निघालं होतं. लाखों मल्लिका, मालती, गंधराजाचा सुवास दरवळत होता. तिथं अत्यंत उंच अशा जागी कुणीतरी बसलेला होता. जणू काय तो मंद तेवत असलेला निळा पर्वत आगीन माखल्यासारखा दिसत होता. ती आकृति अस्पष्ट होती. जळजळता किरीट तिच्या मस्तकावर होता, त्याला चार हात असावेत. मला नीटसं ओळखतां आलं नाही, पण त्याच्या दोन्ही बाजूला स्त्रीमूर्ति असाव्यात. त्या अत्यंत रूपवान् होत्या. तिकडे पाहताना मी कासावीस झालं होतं. त्या सर्वांकडे पहायचा मला धीर होत नव्हता, त्यामुळं तीं सारीं कोण होती तें मला कळलं नाही. त्या चतुर्भुज मूर्तीसमोर उभी राहिलेली आणखी एक स्त्रीमूर्ती होती. ती देखील ज्योतिर्मयीच होती, पण तिच्या सभोवार मेघ डंवरलेले असल्यामुळ तिचं तेज फुटून बाहेर पडत नव्हतं. अगदीं अस्पष्टपणें दिसत होतं तें असं, कीं ती अगदीं जर्जर झालेली होती. एक अत्यंत रूपवती दुर्भागी स्त्री तिथ रडत होती. त्या वहात असलेला सुवासिक वाऱ्याच्या झोताबरोबर मी त्या चतुर्भुज मूर्तीच्या सिंहासनाच्या पायतळीं येऊन पडलं. मेघानीं वेढलेली ती जर्जर झालेली स्त्री माझ्याकडे बोट करून म्हणाली, 'हीच ती ! हिच्यामुळंच महेंद्र माझ्या आश्रयाला यायला हटतो आहे.' तितक्यांत अत्यंत स्वच्छ आणि मधुर अशा बासरीसारखा आवाज ऐकू आला. ती चतुर्भुज मूर्ति जणू काय मला उद्देशून म्हणाली, "पतीचा त्याग करून तूं माझ्यापाशीं ये. ही तुम्हा सर्वांची आई—तुम्हा पति मग हिची सेवा करील. तूं त्याच्यापाशीं असलीस तर त्याच्या करवीं तिची सेवा होणार नाही. चल तू, निघून ये.' मी रडकुंडीला आलं आणि म्हणालं, 'पतीला सोडून मी कशीं येऊं !' तेव्हां त्या बासरीचा पुन्हा आवाज झाला, 'मीच पति, मीच माता, मीच पिता, मीच पुत्र, मीच कन्या. माझ्यापाशीं ये.' मी त्यावेळीं काय उत्तर दिलं तें मला आठवत नाही. मी एकदम जागी झालं.—'एवढेंच बोलून कल्याणी स्तब्ध होऊन बसली.

महेंद्र आश्चर्यचकित झाला होता. भयभीत झाल्यामुळें सुन्न होऊन त्याच्या तोंडून शब्द निघत नव्हता.

तीं दोषेही मुग्ध होऊन मुकाट्यानें बसलीं होतीं. बराच वेळ गेला तेव्हां कल्याणीनें विचारलें, “कसला विचार करताहात ?”

महेंद्र म्हणाला, “पुढ काय करायचं त्याचा विचार करतोय. स्वप्न म्हणजे नुसती फसवणूक. आपल्याच मनांत लहर उठते आणि आपोआप नाहींशी होते. जीवनाचं प्रतिबिंब असतं तें !—चल आपण घरीं जाऊं.”

“देवतेनं तुम्हाला जिकडे जायला सांगितलं आहे तिकडेच जा.” असं म्हणून कल्याणीनें मुलीला त्याच्या हातीं दिलें.

मुलीला जवळ घेऊन महेंद्रानें विचारलें, “आणि तूं—तूं कुठं जाणार आहेस ?”

दोन्ही डोळे झाकून दोन्ही हातांनीं मस्तक दाबून धरून कल्याणी म्हणाली, “देवतेनं जिथ जायला सांगितलं आहे तिथंच मी जाणार आहे.”

महेंद्र दचकला आणि म्हणाला, “म्हणजे कुठं ? कशी जाणार आहेस तूं ?” कल्याणीनें आपल्याजवळची विषाची कुपी त्याला दाखविली. महेंद्र आश्चर्यचकित होऊन म्हणाला, “काय तें ? विष ? विष घेणार आहेस का तू ?”

“विष ध्यावं असं वाटलं होतं, पण—” असं म्हणून कल्याणी विचार करू लागली. महेंद्र तिच्या तोंडाकडे टक लावून पहात होता. प्रत्येक क्षण त्याला युगासारखा वाटत होता. कल्याणीने आपलें वाक्य पुरें केलें नाहीं असें पाहून महेंद्रानें विचारलें, “पण काय ? काय सांगत होतीस तूं ?”

कल्याणी म्हणाली, “विष ध्यावं असं माझ्या मनात आलं होतं, पण तुम्हांला टाकून, या सुकुमारीला टाकून वैकुंठाला मुद्दा जावंसं मला वाटायचं नाहीं. मी जीव देणार नाहीं.” असं बोलून कल्याणीने विषाची कुपी खाली ठेवून दिली.

झाल्या गेल्या गोष्टी आणि पुढल्या अपेक्षित घटनांबद्दल तीं दोघे चर्चा करीत बसलीं होती. बोलतां बोलता त्यांचें दुर्लक्ष झालें. एवढ्या वेळांत बाजूला खेळत असलेल्या मुलीनें विषाची कुपी उचलून घेतली, तें दोघांच्याही नजरेला आलें नाहीं.

सुकुमारीला वाटलें, बरें मिळालें हें खेळणें ! डार्या हातांत कुपी घेऊन तिनें ती उजव्या हातानें थोपटली. पुन्हां उजव्या हातांत घेऊन डार्या हातानें



थोपटली. त्यानंतर ती दोन्ही हातात धरून ती उघडायचा प्रयत्न करू लागली. चटकन् कुपी उघडली गेली आणि वडी खाली पडली.

महेंद्राच्या घोतराच्या एका कोपऱ्यावर ती गोळी पडली होती. सुकुमारीने ती पाहिली. तिला वाटलं, “हेंहि एक खेळणें आहे. तिने ती कुपी फेकून दिली आणि गोळी उचलून घेतली. तिने कुपी तोंडांत घालायचा प्रयत्न केला नव्हता, पण गोळी पाहतांच तिला ती संवेदना झाली. हातीं मिळाले कीं तोंडांत घालायचें हें मुलाचें धोरण—सुकुमारीनें गोळी तोंडांत घातली आणि त्याचवेळीं तिच्या आईची नजर तिकडे गेलीं.

“काय खालं ? काय खालं ! घात झाला !” असें म्हणून कल्याणीनें मुलीच्या तोंडांत बोट घातले. रिकामी झालेली विषाची कुपी तितक्यात दोघांनाही दिसली. हा आणखी काहींतरी खेळच चालला आहे असें वाटून त्या मुलीनें आईच्या बोटाचा कडकडून चावा घेतला. बोटावर दातांचे वण उठले. आईच्या तोंडाकडे पाहून ती हंसू लागली.

तितक्यांत तोंडांतल्या वडीचा स्वाद कसासाच वाटल्यामुळें तिनें आपोआप दांत उघडले. कल्याणीनें तिच्या तोंडातून वडी काढून बाहेर फेकून दिली. मुलगी रडू लागली. वडी तिथेंच जमिनीवर पडली होती.

कल्याणीनें नदीवर जाऊन साडीचा पदर पाण्यात भिजवून आणला आणि तो मुलीच्या तोंडांत पिळला. घाबरीघुबरी होऊन तिनें महेंद्राला विचारलें, “पोटांत थोड विष तर गेलं नाही ना ?”

आईबापांच्या मनांत चटकन् वाईट तेवढें येत असतें. जियें प्रेम अधिक तिथें भीतीही तितकीच वाढतें. ती वडी केवढी मोठी होती तें महेंद्रानें आर्षी पाहिलें नव्हतें. त्यानें वडी हातांत घेऊन बराच वेळ निरखून पाहून म्हटलें, “बरीचशी गेलीय वाटतं पोटांत ?”

अर्थात् कल्याणीलाही तें खरे वाटलें. ती वडी हातीं घेऊन बराच वेळपर्यंत ती निरखून पहात होती. मुलीनें एकदोन आंबडे गिळले होते त्यामुळें तीही बरीचशी अस्वस्थ झाली होती, तडफडू लागली होती, रडू लागली होती—शेवटीं ती निपचित पडली, तें पाहून कल्याणी नवऱ्याला म्हणाली, “आतां पहायचं काय ? देवानं हांक मारली त्याच वाटेनं सुकुमारी जायला निघालीय. मलाही

त्याच वाटेनें गेलं पाहिजे. ” असें म्हणून कल्याणीनें वडी तोंडांत टाकली आणि पाहता पाहता गिळून टाकली.

“ काय केलस ? कल्याणी, हें काय केलंस ? ” असें म्हणत महेन्द्र रडूं लागला. त्याच्या प्रश्नाला तिनें उत्तर दिलें नाहीं. त्याची पायधूळ मस्तकाला लावून ती म्हणाली, “ बोलण्यानें बोलणं वाढतं.—मी चालले ! ”

“ कल्याणी, हें काय केलंस ? ” असें म्हणत हंबरडा फोडून तो रडूं लागला. कल्याणी शांतपणें म्हणाली, “ मी केलं तें योग्यच केलं. एका यःकश्चित् स्त्रीसाठीं तुम्ही देवाच्या कार्यापासून पारखे होत होतां. देवाची आज्ञा मी पाळली नाहीं, म्हणून माझी मुलगी गेली. मी त्या आज्ञेची अशीच हेटाळणी केली असती तर तुम्हालाही घालवून बसलें असतें. ”

महेन्द्र रडत रडत म्हणाला, “ तुला कुठं तरी ठेवून आलों असतो. आमचं काम पुर झालं, कीं तुला पुन्हा आणून सुखानं राहिलों असतो. कल्याणी, तूं माझं सर्वस्व, कां हें असं केलंस ? ज्या हातीं मीं समशेर धरणार होतो, तो हातच असा कापलास ! तूं नसलीस तर माझी काय किमत ? ”

कल्याणी म्हणाली, “ मला कुठं नेऊन ठेवणार होतां ? अशी जागा आहे कुठं ? मी मरत्येय तेंच बरं. मला आशिर्वाद द्या—त्या प्रकाशमय लोकांत गेल्यावर तिथं तुमची पुन्हा भेट होईल, एवढाच आशिर्वाद द्या मला. ” असें म्हणून तिनें पुन्हां महेन्द्राची पायधूळ घेतली.

महेन्द्र यावर उत्तर देणार होता ? तो पुन्हा रडूं लागला असें पाहून कल्याणी म्हणाली, “ असं पहा, देवाच्या मर्जीविरुद्ध कुणाला जातां येत नाहीं. मला देवानं बोलावणं घाडलं. मला वाटलं कीं मी इथं राहीन—आपण होऊन मी जर जीव दिला नसता तर कुणीतरी मला मारून टाकलं असतं. म्हणून जें आतां मी केलं तेंच ठीक झालय. तुम्ही जें हें व्रत घेतलं आहे, तें जीव तोडून पुरं करा. तुम्हाला पुण्य लागेल अन् मलाही स्वर्ग लाभेल. पुढें दोघंही सुखानं स्वर्गांत राहूं. ”

इकडे त्या मुलीनें आधीं प्यायलेलें दूध ओकून टाकलें होतें. तिच्या पोटांत गेलेल्या विषाचा अंश फार थोडा होता, तो पुरेसा प्राणघातक नव्हता, पण

यावेळीं महेंद्राचें तिकडे लक्ष नव्हतें. त्यानें मुलीला कल्याणीजवळ दिलें आणि दोघेंही एकमेकांना कवटाळून सारखीं रडू लागलीं.

त्याचवेळीं त्या अरण्यांतून मेघांच्या कडकडाटासारखा आवाज ऐकूं आळा—

**हरे मुरारे मधुकैठभारे । गोपाल गोविंद मुकुन्द शौरे ॥**

कल्याणीवर त्यावेळीं विषाचा अंमल चढला होता. हळूहळू शुद्धि जात चालली होती. त्या तद्रींत तिनें तो गजर ऐकला. तिला वाटलें, स्वप्नांत ऐकलेला तो वैकुंठांतला अपूर्व बांसरीचा आवाज आपल्याला ऐकूं येत आहे— त्या मधुर आवाजानें ती तन्मय होऊन हांक मारूं लागली, ‘ हरे मुरारे मधुकैठभारे. ’ ती महेंद्राला म्हणाली, “ बोला हरे मुरारे मधुकैठभारे. ”

त्या अरण्यांतून येणाऱ्या आवाजांत कल्याणीचा गोड आवाज मिसळून गेल्यामुळें त्या स्वरलहरींनीं मुग्ध होऊन महेंद्र देवाला आळवण्यासाठीं काकुळतवाणीनें हाक फोडूं लागला, ‘ हरे मुरारे मधुकैठभारे ! ’

कल्याणीचा आवाज आतां हळूहळू क्षीण होत आला होता, तरीही ती हांक मारीत होती, ‘ हरे मुरारे मधुकैठभारे, ’

हळूहळू तिचा आवाज ओसरत चालला. तोंडावाटे शब्द बाहेर फुटेनासा झाला. डोळे मिटूं लागले. शरीर थंडावूं लागलें. ‘ हरे मुरारे ’ अशी हांक फोडीत कल्याणी वैकुंठाच्या मार्गाला लागली आहे असें महेंद्राला कळून चुकलें.

तेव्हां पागल होऊन तो मोठमोठ्यानें हाक फोडून ‘ हरे मुरारे ’ चा घोष करू लागला. त्याच्या त्या गर्जनेनें जंगलातले पशुपक्षी देखील दचकून पळूं लागले होते.

तितक्यांत कुणीतरी येऊन त्याला कवटाळलें. त्याच्या आवाजांत आवाज मिसळून कुणीतरी गर्जन करीत होतें—‘ हरे मुरारे मधुकैठभारे. ’

महेंद्राला हृदयाशीं कवटाळून धरून सत्यानंद बसला होता.

— ११ —

इकडे राजधानींत भयंकर गडबड उडाली होती. राज्यसरकारकडून कलि-कात्याला जो खजिना जात होता तो संन्याशांनीं छुटून नेल्याची बातमी सर्वांना

कळली होती. राजाज्ञेने संन्याशांना पकडण्यासाठी बरकंदाज शिपाई चारी दिशांना धावू लागले होते. जरूरी पडेल त्यावेळी हे संतान, संन्यासी वेष धारण करीत, आणि कामाच्या वेळी तो वेष टाकून देत. आज परिस्थिति भडकलेली पाहून बऱ्याच संन्याशांनी आपला वेष टाकून दिला होता. राजाचे बुभुक्षित शिपाई, संन्यासी कुटे सांपडत नाहीत असे पाहून गृहस्थांचीं हंडी-मडकीं फोडून राजधानीकडे अर्घपोटीं परतत होते.

भगवीं वस्त्रें टाकून दिलीं नाहीत अशी एकच व्यक्ति होती—सत्यानंद.

त्या झुळझुळ वाहणाऱ्या छोट्याशा नदीच्या काठीं रस्त्याच्या कडेला झाडांच्या छायेत कल्याणी पडली होती. महेंद्र आणि सत्यानंद एकमेकांना कवटाळून आसवें भरलेल्या डोळ्यांनी देवाचा धावा करीत होते, अशावेळीं नजरही जमादार आपले शिपाई घेऊन तिथें येऊन पोचला.

सत्यानंदाची मानगुटी पकडून तो ओरडला, 'हा पहा साला संन्यासी !'

तितक्यांत दुसऱ्या एकानें महेंद्रालाही पकडले आणि म्हटलें, 'हाही दिस-तोय संन्याशाचा सोबती. हाही संन्यासीच असेल कदाचित.'

तिथल्या गवतावर आडव्या पडलेल्या कल्याणीला आणखी एकजण पकडायला जात होता. ती जिवंत नाही असे पाहून तो बाजूला सरला. त्याच घोरणानें त्यानें तिथें पडलेल्या त्या मुलीलाही पाहिलें नाही.

जास्त काहीं न बोलतां त्या दोघानाही घरून बाधून घेऊन ते शिपाई निघाले. कल्याणीचा मृतदेह आणि ती मुलगी तशीच तिथें झाडाखाली निराधार पडून राहिलीं.

शोकविव्हल झालेला महेंद्र ईश्वरप्रेमाच्या उद्रेकानें उन्मत्त होऊन पहिल्यानें सुन्न होऊन गेला होता. काय झालें आणि काय होत आहे, याची शुद्ध नसल्यामुळें ते शिपाई त्याला बांधूं लागले त्यावेळीं त्यानें प्रतिकार केला नाही. थोडी वाट चालून गेल्यावर आपल्याला बांधून नेताहेत याची त्याला जाणीव झाली. कल्याणीचा देह तिथेंच पडला होता, तिचा 'सत्कार' झाला नव्हता. मुलगीही पडून राहिली होती. कदाचित इतक्यांत ती जंगली जनावरांच्या भक्ष्यस्थानींही पडली असेल, ही कल्पना मनात जागी झाल्याबरोबर महेंद्रानें दोन्ही हातांना बांधलेल्या दोरीशीं झटापट करायला सुरवात केली. हाताला बांधलेली दोरी तुटल्या

बरोबर त्याने एक लाथ मारून जमादाराला खाली पाडले. दुसऱ्या एका शिपायावर हल्ला करण्यासाठी तो सरसावत होता तोच दोघे शिपाई गिल्ला करून त्याच्यावर आले त्यांनी त्याला नामोहरम करून पुन्हा बांधून टाकले, त्यावेळी काकुळतवाणीने तो सत्यानंदाला म्हणाला, 'तुम्ही थोडासा हातभार लावला असता तर या पांचही दुरात्म्याचा खात्मा करता आला असता.'

सत्यानंद म्हणाला, 'मी हा असा दुबळा म्हातारा—मी ज्याला साद घालीत होतो, त्याच्याखेरीज दुसरी कुठलीच शक्ति माझ्या पाठीशी नाही. जे काही होतं आहे तें होऊ दे. त्यांना विरोध करू नकोस. या पाच जणांना नामोहरम करण्याइतकी ताकद आपल्याठायी नाही. मुकाट्यानं चल. ते आपल्याला कुठ नेताहेत तें तरी पाहूं. जगदीश्वर आपला पाठिराखा आहे.'

त्यांच्या तडाक्यातून सुटून जायचा पुन्हा प्रयत्न न करता ते दोघेही त्यांच्या मागोमाग चालू लागले. थोडीशी वाट चालून गेल्यावर सत्यानंद शिपायांना म्हणाला, 'बाबानो, आम्ही हरिनामसंकीर्तन करीत असतो—त्याला तुमचा विरोध आहे का ?'

शिपायाना वाटले, हा माणूस बरा दिसतो, उगीच गडबड करीत नाही. ते म्हणाले, 'चालू दे तुझ भजन. आम्ही नको म्हणत नाही. तू म्हातारा आहेस, कदाचित्त तुला सोडून घायचाही हुकूम होईल—हा बदमाश मात्र फासावर चढेल.'

ब्रह्मचारी गाऊं लागलाः—

धीर समीरे तटिनीतीरे ।

वसति वने घरनारी ॥

माकुरु धनुर्धर गमन विलंबन ।

अति विधुरा सुकुमारी ॥

शहरात पौचल्यावर त्यांना कोतवालासमोर उभे करण्यांत आले. सरकारला वर्दी देऊन कोतवालाने ब्रह्मचारी आणि महिन्द्राला तासपुरते कोठडीत ठेवले. ती कोठडी फार भयंकर होती. जो एकदा आंत जाई तो बहुधा बाहिर येत नसे, कारण त्याचा खटलाच कुणासमोर येत नसे. तो इंग्रजांचा 'जेल' नव्हता—इथे इंग्रजांची न्यायालयं नव्हती. आज कायद्याचा काल आहे—तो काल होता

बेकायदा व्यवहाराचा. त्या कायदेशीर आणि बेकायदेशीर राहणीची तुलना कशी करायची ?

रात्र झाली होती. कोठडीत कोडलेला सत्यानंद महेंद्राला म्हणाला, ' आज मोठा आनंदाचा दिवस आहे. पहा आपण आज तुरुंगात पडलों आहो. बोल, हरे मुरारे ! '

महेंद्र केविलवाणेपणाने म्हणाला, ' हरे मुरारे ! '

सत्यानंद म्हणाला, ' असा विवळतोस कां रे बाबा ? हे महाव्रत तू घेतलं असतंस तर तुला बायकोमुलीला टाकावं लागलं असतच की नाही ? मग त्यांचा तुझा कसला संबंध राहाणार होता ? '

महेंद्र म्हणाला, ' स्वेच्छेचा त्याग वेगळा आणि सक्ति वेगळी. ज्या शक्तीच्या जोरावर मी हे व्रत ग्रहण करणार होतो, ती शक्ति माझ्या बायकोमुली-बरोबरच निघून गेली आहे. '

' शक्ति येईल ! ' सत्यानंद म्हणाला, ' मी तुला शक्ति देईन. महामंत्राची दीक्षा घे-महाव्रत धारण कर. '

महेंद्र त्रासून म्हणाला, ' कोल्ह्याकुऱ्यानीं माझी बायको मुलगी खाऊन टाकली असेल. आता कुठल्याही व्रताची गोष्ट माझ्याकडे काढूं नका. '

सत्यानंद म्हणाला, ' त्याची काळजी तुला नको. आमच्या संतानांनीं तुझ्या बायकोची उत्तरक्रिया केली आहे आणि मुलीला सुरक्षित जागी नेली आहे. '

महेंद्र चकित झाला. त्याला ते खरे वाटले नाही. तो म्हणाला, ' तुम्हांला कसं कळलं हे ? तुम्ही तर सारखे माझ्याबरोबर आहां. '

सत्यानंद म्हणाला, ' आम्ही महाव्रताचे दीक्षाधारी. देवदेवता आमच्या पाठीशी आहेत. आज रात्रीच तुला त्याची खबर कळेल. आज रात्रीच तू या तुरुंगातून मोकळा होशील. '

यावर महेंद्र काही बोलला नाही. आपले भाषण महेंद्राला खरे वाटले नाही हे सत्यानंदाला कळून चुकले. तेव्हा सत्यानंद म्हणाला, ' तुला खरं वाटत नसेल तर याची परीक्षा पहा. '

सत्यानंद उठून कोठडीच्या दारापाशी गेला. त्याने तेथे काय केले ते काळोखामुळे महेंद्राला दिसले नाही, पण तो कुणाशी तरी बोलला असावा असे त्याला वाटले.

तो पुन्हां येऊन बसला त्यावेळीं महेन्द्रानें विचारलें, ' परीक्षा कसली ? '

' आत्तांच तूं या कोठडींतून मोकळा होऊन बाहेर पडशील. ' सत्यानंद म्हणाला. तो असें बोलत आहे तोंच कोठडीचा दरवाजा उघडला. एकजण आंत आला आणि म्हणाला, ' महेन्द्रसिंह कुणाच नाव ? '

महेन्द्र म्हणाला, ' मीच तो. '

येणारा माणूस म्हणाला, ' तुला सोडून द्यायचा हुकूम झालाय. तू खुशाल निघून जा. ' महेन्द्र पहिल्यानें चकित झाला—पण नंतर त्याला वाटलें कीं हें खोटें असावें. परीक्षा पाहण्यासाठीं तो कोठडीच्या बाहेर पडला. त्याला कुणीही अडवलें नाही. महेन्द्र राजरस्त्यापर्यंत निघून गेला.

एवढ्या वेळांत तो आलेला माणूस सत्यानंदाला म्हणाला, ' महाराज, तुम्हींसुद्धां कां जात नाहीं ? मी तुमच्यासाठींच आलो होतो. '

' कोण तू ? ' सत्यानदानें विचारले, ' घीरानंद गोसावी का ? '

घीरानदानें होकार दिला तेव्हां सत्यानंद म्हणाला, ' तूं पहारेवाला कसा बनलास ? '

' भवानंदानं मला इकडे पाठवलं. ' घीरानंद म्हणाला, ' मी शहरांत आलों तेव्हा आपल्याला या कोठडींत कोंडलं आहे असं मला कळलं. येतांना मी घोतरा घातलेली भाग आणली होती. इथं पहाण्यावर जे खाँसाहेब होते त्यांना मी ती दिली. त्यांनीं ती खाऊन टाकतांच ते जमिनीवर आडवे पडले. मी अंगावर जे हे कपडे चढवले आहेत, ते त्यांचेच. '

' हे कपडे असेच ठेवून तूं गांवाबाहेर निघून जा. ' सत्यानंद म्हणाला, ' अशा प्रकारें मी इथून जाणार नाहीं. '

' का ? ' घीरानंद म्हणाला, ' काय म्हणून ? '

' आज संतानांची कसोटी आहे. ' सत्यानंद म्हणाला.

तितक्यांत महेन्द्र परत आला. त्याला सत्यानंदानें विचारलें, ' परतसा आलास ? '

' खरोखरच आपण कुणी सिद्धपुरुष आहांत. ' महेन्द्र म्हणाला, ' मीं तुम्हांला सोडून जाणार नाहीं. '

‘तर मग रहा इथंच.’ सत्यानंद म्हणाला, ‘आज रात्री आपण दोघेही वेगळ्याच प्रकारे मोकळे होऊं.’

धीरानंद निघून गेला. सत्यानंद आणि महेन्द्र त्या अंधारकोठडीत बसून राहिले.

### — १३ —

ब्रह्मचान्याचें तें गाणें पुष्कळांच्या कानीं गेलें होतें, त्यातच तें जीवानंदांनैही ऐकलें. महेन्द्राच्या पाठीशीं राहण्याचा आदेश त्याला पूर्वीच देण्यांत आला होता. येत असताना त्याला दिसून आलें, कीं प्रभूंना मुसलमान धरून नेत होते. प्रभू गात गात जात होते.

महाप्रभू सत्यानंदाचा तो संकेत त्याला चट्कन कळला—‘धीर समीरे तटिनी तीरे वसति वने वरनारी.’ नदी किनाऱ्याला एक कुठली तरी सटवी उपासपोटीं पडली होती का ?

तो नदीच्या कांठाकांठांनै चालला होता. तिथें नदीच्या कांठीं झाडाखालीं एक बाईं मरून पडली होती आणि तिची छोटीशी मुलगी जिवंत असल्याचें त्याला दिसून आलें. महेन्द्राच्या पत्नीला किवा मुलीला जीवानंदांनै यापूर्वीं मुलींच पाहिलें नव्हतें. कदाचित ही महेन्द्राची बायको-मुलगीच असेल अशी शका त्याच्या मनांत आली. कारण महेन्द्रही प्रभूच्याबरोबरच गिरफदार झाला होता.

कांहीं का असेना—त्याला प्रश्न पडला, काय करावे ? आईं मेळी होती, मुलगी जिवंत होती, जिवंत असणाऱ्या जीवाचें आधीं सरक्षण केलें नसतें तर वाघ कोल्ह्यांनीं तिला खाऊन टाकलें असतें. भवानंद कुठेंतरी आज्ञाजुला असावा तसा त्याचा अंदाज होता. तो या जागीं आला तर त्या बाईंची उत्तर-क्रिया करील अशी कल्पना करून मुलीला कडेवर घेऊन तो चालूं लागला, तो एका घनदाट जंगलांतून वाट काढीत एका लहानशा गांवांत आला.

त्या गांवाचें नांव भैरवीपूर. लोक म्हणत, भरईपूर. भरईपूर गांवांत कित्येक सामान्य लोकांची वस्ती होती.

एका भल्यामोठ्या आंबराईत एक लहानसें घर होतें. त्या घराच्या भिंती मातीच्या होत्या आणि त्याच्या चार कोपऱ्यांना चार खोल्या होत्या. दारांत



एक गाय होती, शेळी होती, एक मोर होता, एक मैना होती आणि एक पोपटही होता. पण घरांत फारशीं माणसें नव्हतीं. मुलीला कडेवर घेऊन जीवानद त्या घरांत गेला.

तो घरांत गेला त्यावेळीं तिथे कुणी नाही असे पाहून चरखा चालवीत बसला. चरख्याचा शब्द त्या मुलीनें कधीं ऐकला नव्हता. तिला आईकडून आणल्यापासून ती मधून मधून सारखी रडत होती. चरख्याचा शब्द ऐकताच ती आवाज अधिकच चढवून रडत सुटली.

त्या मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून एक सतरा अठरा वर्षांची तरुणी बाहेर आली. बाहेर येतांक्षणींच आश्चर्यचकित होऊन खालीं वाकून पाहात ती म्हणाली, 'अरे, हें आहे काय ? चरखासा चालवतोयस दादा ? अन् ही मुलगी कुठ मिळवलीस ? तुला मुलगी झालीय का रे दादा ? पुन्हा केव्हां लग्न केलंस ?'

जीवानंदानें मुलीला उचलून तिच्या हातीं दिलें आणि तिला एक चापटी मारून म्हटलें, 'वांदरी, मला कुठली ग झालीय मुलगी ? मीं अगदीं नांवानसता आहे असं का वाटलं तुला ?—घरांत दूध आहे ?'

ती म्हणाली, 'दूध आहे तर ! हवेंय तुला ?'

'हो. मला हवय.' जीवानंद म्हणाला.

ती घांवत घांवत घरात गेली आणि तिनें चुलीवर दूध ठेवलें. ती येईपर्यंत जीवानद चरखा फिरवीत बसला होता.

त्या मुलीला तिनें कडेवर घेतल्याबरोबर ती रडायची थांबली होती. ती आपली आई आहे असें कदाचित तिला वाटलें असावें.

ती त्या मुलीला घेऊन चुलीजवळ बसली होती. त्या चुलीची आंच लागल्या-मुळें मुलगी रडूं लागली. तें ऐकतांच जीवानद ओरडून म्हणाला, 'ए निमी, ए काळतोंडे ! माकडे ! तुझें दूध तापल कीं नाहीं अजून ?'

'तापलं हं दूध.' असें म्हणून ती दगडी वाटीतून दूध घेऊन जीवानंदासमोर आली. जीवानद रागाचें खोटें अवसान आणून म्हणाला, 'असं वाटतंय, कीं ही तापल्या दुधाची वाटी घ्यावी अन् तुझ्या अंगावर ओतावी !—काय वाटलं ग तुला ? दूध मला हवं असें वाटलं ?'

‘ मग कुणाला तर ? ’ निमीने विचारलें.

‘ या मुलीला पाव तें दूध. ’ जीवानंद म्हणाला, ‘ दिसत नाही तुला ? ती भुकेपारी रडतेय. ’

आसनमांडी घालून निमी बसली आणि त्या मुलीला माडीवर घेऊन बोंडल्यानें दूध पाजूं लागली. चट्कन् तिच्या डोळ्यातून दोन थेंब पाणी पडलें. तिला एक मुलगा होऊन गेला होता, त्याचेंच होते ते बोंडलें.

मनगटानें डोळे पुसून तिनें हासत हासत जीवानंदाला विचारलें, ‘ काय रे दादा, ही कुणाची मुलगी ? ’

‘ तुला काय करायचेंय ग त्याच्याशीं काळतोडे ? ’ जीवानंद म्हणाला.

निमी म्हणाली, ‘ मला देतोस ही मुलगी ? ’

‘ मुलगी घेऊन काय करणार आहेत तू ? ’ जीवानंदांनें विचारलें.

निमी म्हणाली, ‘ मीं दूध पाजीन, कडेखाद्यावर खेळवीन, लहानाची मोठी करीन. ’ बोलता बोलता त्या विचारीच्या डोळ्यातून पुन्हा आसवें पाझरलीं—पुन्हां तिनें तीं मनगटानें पुसलीं आणि पुन्हा ती हसू लागली.

‘ ही मुलगी कशाला हवी तुला ? ’ जीवानंद म्हणाला, ‘ तुला होतील कीं खूपशीं पोर. ’

‘ होतील तेव्हां होतील. ’ निमी म्हणाली, ‘ पण आता ही मुलगी मला दे. याउपर द्यायचीच नसली तर घेऊन जा तिला. ’

‘ बर बर, घे, ’ जीवानंद म्हणाला, ‘ घे ही मुलगी आणि मर एकदांची. मी मधून मधून येऊन तिला बघून जाईन. कायस्थाची मुलगी आहे बर का ती. मी आता जातो. ’

‘ हें रे काय दादा ? ’ निमी म्हणाली, ‘ जेवायच नाही ! उशीर झालाय—माझी शपथ आहे तुला, दोन घांस खाऊन जा. ’

जीवानंद म्हणाला, ‘ बर बर. म्हणतेस तर खाऊन जातो दोन घास ’

मुलीला कडेवर घेऊन ती वाढायच्या तयारीला लागली. निमीनें जागा सारवून घेऊन ताटपाट माडले आणि वाढायला सुरवात केली. तिनें त्याच्या ताटांत मल्लिकेच्या कळ्यासारखा सुंदर तादळाचा भात, कच्च्या वालाची उसळ, जंगली उंबराची कोशिंबीर, परसवातल्या तळ्यातल्या रुई माशाची आमटी वाढली आणि दुधाची वाटी ताटाशेजारी ठेवली.

जेवायला बसत्यावर जीवानंद म्हणाला, ' इथं दुष्काळ आहे म्हणून कोण म्हणेल ग निमी ! तुझ्या गांवांत दुष्काळ आला नाही वाटतं ? '

' दुष्काळ आला नाही कसा, ' निमी म्हणाली ' दुष्काळ तर आहेच; पण या घरात आम्ही दोन माणसं. घरात जे आहे ते चार लोकांच्या मुखी घालतो अन् आम्हीही खातो. आमच्या गांवात यदा पाऊस चागला झाला होता तें ध्यानात नाही का तुझ्या ? तूच म्हणाला होतास ना, की जंगल असलं की पाऊस पडतो म्हणून ? आमच्या गावात थोडंथोडं भात पिकलं होतं. बाकीच्यांनीं नेऊन शहरांत विकलं, पण आम्ही विकलं नाही. '

जीवानदानें विचारलें, ' मेहुणेमहाराज कुठयत ? '

निमी मान खालीं घालून हळूच म्हणाली, ' दोनतीन शेर तादूळ घेऊन कुठ गेलेयत वाटतं ! कुणीतरी मागितले होते वाटत ? '

बरेच दिवसात जीवानदान्या नशिबी असलें सुग्रास अन्न मिळायचा योग आला नव्हता. बोलण्यात उगीच वेळ न घालवता गपागप टपाटप तो भुरके मारमारीत जेवत होता. पहातां पहातां त्यानें सारें ताट साफ करून टाकलें.

त्या दिवशीं श्रीमती निमाईमणीनें फक्त आपण आणि आपला नवरा यांच्या पुरताच सैपाक केला होता. आपल्या वाट्याचें अन्न तिने दादाला वाढलें होते, पण त्याचे ताट साफ झाल्याचें पाहून नवऱ्यासाठीं ठेवलेली भात आमटी तिनें त्याच्या ताटांत ओतली. एवढासुद्धां विचार न करता त्याने तेही जिन्नस उदररूपी गिरिगव्हरात झपाट्यासरशीं कोंबून टाकले. तेव्हा निमी म्हणाली, ' आणखी काहीं हवं का रे दादा ? '

जीवानदानें विचारलें, ' आणखी काहीं आहे ? '

' एक पिकलेला फणस आहे. ' निमी म्हणाली.

निमीने एक पिकलेला फणस आणून त्याच्यासमोर ठेवला. एक शब्दसुद्धां न बोलता जीवानंद गोस्वामी यानीं तो फणस देखील पहाता पहाता फस्त केला. तें पाहून निमी हंसली आणि म्हणाली, ' आतां काहीं नाही बरं का दादा ! '

दादा म्हणाला, ' तर मग जा आता. असाच केव्हातरी येईन आणि तुझ्या सैपाकाचा समाचार घेईन. '

जेवण उरकून तो बाहेर आल्यावर निमी आंचवण्यासाठी त्याच्या हातावर पाणी घालीत होती. पाणी घालताघालता ती म्हणाली, 'माझं एक ऐकशील दादा !'

त्याने विचारलें, 'काय ?'

ती म्हणाली, 'माझी शपथ आहे तुला !'

तो म्हणाला, 'काय ते बोल ना काळतोडे.'

ती म्हणाली, 'माझ एक ऐकशील ?'

तो म्हणाला, 'काय तें आधी साग ना.'

ती म्हणाली, 'माझ्या गळ्याची शपथ आहे तुला—मी तुझ्या पाया पडते—'

जीवानंद म्हणाला, 'मी तुझा गळाही मुरगळतो आणि तूं माझ्या पायावरही डोक आपटून घे—पण काय तें बोलशील आधी ?'

निमीने त्यावेळीं एका हातावर दुसऱ्या हाताचा आगठा टेकला, मान खाली करून तो पाहून घेतला, एकदां जीवानंदाच्या तोंडाकडे पाहिलें आणि पुन्हां तिनें जमिनीकडे नजर फिरवली. शेवटीं मोठ्या आणीबाणीनें तोंड उघडून ती म्हणाली, 'एकदां वहिनीला बोलावूं का ?'

तिच्या हातचा आचवायच्या पाण्याचा तांब्या काढून घेऊन तिच्यावर मारायचा आवेश आणीत तो म्हणाला, 'माझी मुलगी तूं मला परत दे. तुझे डाळ तांदूळ, मासे, फणस केव्हातरी एक दिवशीं आणून परत देईन. भग माकडे, भद्रकपाळे, जे बोलू नये तें बोलतेस माझ्यासमोर ?'

निमी म्हणाली, 'कबूल—मीं माकडी आहे ! भद्रकपाळी आहे ! चांडाळीण आहे !—आतां बोलावूं का वहिनीला ?'

'मीं चाललो !' असें म्हणून जीवानंद दणदण पाय आपटीत बाहेर जायला निघाला होता. निमी धावत दाराशीं गेली आणि तिनें दार बंद करून घेतलें. दाराशीं पाठ लावून उभी राहून ती म्हणाली, 'आधीं माझा जीव घे आणि मग कुठं जायचं असेल तिकडे जा. वहिनीला भेटल्याशिवाय मीं तुला जाऊच द्यायची नाहीं मुळीं.'

‘ मीं किती लोकांचे मुडदे पाडलेयत, तें माहित आहे तुला ? ’

आतां निमी खरोखरच रागावली. ती म्हणाली, ‘ मोठे झेंडेच लावलेस की नाही ! बायकोला टाकून घायची अन् माणसं मारायचीं ! तुला मी मीतेंय होय ! तूं ज्या बापाचा लेक, त्याच बापाची लेक मींही आहे. माणसं मारण म्हणजे मोठी बढाईची गोष्ट असली, तर मला मार आणि मग सांग आपली बढाई. ’

जीवानंद हसला आणि म्हणाला, ‘ तर मग जा—कुठल्या कुणा चाडाळणीला बोलावून आणणार आहेस, तिला बोलाव. पण तुला सांगून ठेवतो, पुन्हां असं काहीं बोललीस, तर तुला बोललो कीं न बोललो, तरी त्या साल्या माझ्या साल्याला आणून त्याची गुळगुळीत हजामत करीन आणि त्याच्या डोक्यावर ताक ओतून गाढवावर उलटा बसवून त्याची गावातून घिड काढीन. ’

निमी आपल्याशींच म्हणाली, ‘ बर होईल तस झालं तर ! ’

हंसत हंसत निमी जी बाहेर निघाली, ती जवळच एका पर्णकुटीत गेली. त्या झोपडीत सतरा ठिगळें लावलेली साडी नेसून एक भरडे केस झालेली बाई चरखा फिरवीत बसली होती. निमी घावतच तिच्यापाशीं आली आणि म्हणाली, ‘ चल लौकर ! चल लौकर ! ’

तिची वहिनी म्हणाली, ‘ लौकर का ग ? जावईबुवानीं तुला बडवलं वाटतं ? पाठीला तेल चोळायला बोलावतेयस होय ? ’

‘ जवळजवळ तसंच. ’ निमी म्हणाली, ‘ तेल आहे घरांत ? ’

ती तेलाचें भांडे घेऊन बाहेर आली. निमीनें घाईघाईनें ओजळीत तेल घेऊन तिच्या भरड झालेल्या केसांना चोळलें. घाईघाईनें तिनें तिच्या केसाचा खोपा बांधला. त्यानंतर तिला हळूच एक दुसणी मारून ती म्हणाली, ‘ तुझी ती टाक्याची साडी कुठय ग ? ’

तिनें आश्चर्यचकित होऊन विचारलें, ‘ तुला झालंय तरी काय ? वेड का लागलंय तुला ? ’

निमीनें दुम् करून तिच्या पाठींत एक गुद्दा मारला आणि म्हटलें, ‘ आषी साडी बाहेर काढ. ’

हसत हसत तिनें ढाक्याची साडी बाहेर काढली. तें हसूं पाहायला कोण होतें तिथें ? ती म्हणाली, ' काय ग निमे, आता काय करायच ? ' तेव्हा निमीनें तिच्या नाजूक गळ्याभोवती आपले दोन्ही गोडस हात टाकले आणि म्हटलें, ' दादा आलाय. तुला बोलावलंय त्यानं. '

निमी म्हणाली, ' तू आतां ही साडी नेसायची. '

ती म्हणाली ' कशाला साडी नेसायची ? '

' मला बोलावलंय ? मग ढाक्याची साडी कशाला ? चल अशीच येतें. '

निमीने तिच्या गालावर एक चापटी मारली. निमीच्या खांद्यावर हात ठेवून ती झोपडीच्या बाहेर निघाली. ती म्हणाली, ' चल, हें जुनेरं नेसूनच त्याना भेटणार आहे मीं. '

साडी बदलायचें तिनें साफ नाकारलें. शेवटीं निमी कबूल झाली.

तिला बरोबर घेऊन निमी आपल्या घराच्या दारापर्यंत आली, तिनें तिला आंत लोटलें आणि दार बंद केले. निमी दारापाशींच उभी राहिली होती.

## — १४ —

त्या स्त्रीचें वय सुमारे पंचवीस वर्षांचें होतें, पण ती निमीपेक्षा वयानें मोठी असेल असें वाटत नव्हते. सतरा ठिगळे लावलेलें वस्त्र नेसून तिनें घरात प्रवेश केला त्यासरशीं वर उजळल्यासारखें वाटले. पानानें झांकलेल्या एकाद्या झाडा-वरच्या फुलाची कळी असावी आणि ती चट्कन उचलावी असेंच त्यावेळीं वाटलें.

ती सुंदरी आंत येताक्षणीच घरात इकडे तिकडे शोधून पाहूं लागली, पण तिचा नवरा तिच्या दृष्टीला पडला नाही. दाराच्या अंगणात एक लहानसें आव्याचें झाड होतें, त्याच्या बुंधाला डोके टेकून जीवानंद आसवें गाळीत बसला होता. ती हळूच त्याच्याजवळ गेली आणि तिनें त्याचा हात धरला. तिच्या डोळ्यांना पाणी आलें नव्हतें. एका ईश्वरालाच माहीत, कीं तिच्या डोळ्यात जो झरा साठवलेला होता तो जर बाहेर पडला असता, तर त्यात जीवानंद वाहून गेला असता. तिनें डोळ्यावाटे एक टिपूसही येऊ दिलें नाही.

जीवानदाचा हात आपल्या हातीं धरून ती म्हणाली, 'छेः काय हें ? असे रडूं नका. माझ्यापार्थीं तुम्हांला रडू कोसळतय ते मला कळतं. माझ्यासाठीं दुःख करूं नका. तुम्हीं ज्या प्रकारे मला ठेवलंय, त्यातच मला सौख्य आहे.'

जीवानंदानें वर पाहिलें आणि डोळे पुसून घेतल्यावर तिला विचारलें, 'शांती, तुझ्या अंगावर हे हजार ठिगाळांचं जुनेर कां ? अन्नवस्त्राची कांहीं तुला ददात नाहीं !'

शांती म्हणाली, 'तुमचा पैसा आहे तो तुमच्यासाठीं. मी पैसा घेऊन काय करू ? जेव्हां तुम्हीं परत याल त्याचवेळीं पुन्हा माझा स्वीकार कराल—'

जीवानंद म्हणाला, 'स्वीकार करीन म्हणजे काय शांती ? मीं काय तुझा त्याग केलाय ?'

'त्याग नव्हे,' शांती म्हणाली, 'पण जेव्हा तुमच्या या व्रताची सागता होईल तेव्हाच पुन्हा तुमचं प्रेम मला लाभेल—' तिच्या तोंडचें वाक्य पुरें होण्यापूर्वीच जीवानंदानें शांतीला धरून कवटाळले.

तिच्या खाऱ्यावर डोके टेकून तो बराच वेळ स्वस्थ पडून होता. एक मोठा सुस्कारा सोडून तो शेवटीं म्हणाला, 'का तुला भेटलो मीं ?'

'का भेटलात ?' शांती म्हणाली, 'कां असा व्रतभग केलात ?'

जीवानंद म्हणाला, 'होईना का व्रतभग—त्याला प्रायश्चित्त आहे. मला त्याची पर्वा नाहीं. पण एकदां तुला भेटल्यावर परत जाण कठीण होतय मला. तुला भेटायचं नाहीं अस निमीला म्हणत होतो ते एवढ्यासाठींच. तुला पाहिल्यावर परत जाण अशक्य ! माझा देश म्हणजेच शांती !—देश घेऊन मी काय करूं ? देशातली एक काठी जमीन मिळाली तर तुला घेऊन मी तिथं स्वर्ग उभारीन. हे सारे संतान पृथ्वी आपलीशी करतील कीं नाहीं, पण तू माझी आहेस—माझ्या ताब्यात आहेस—या पृथ्वीपेक्षांही तूं मोठी आहेस. तूंच माझा स्वर्ग आहेस. चल आपण घरीं जाऊं. मीं आता तिकडे जाणार नाहीं.'

शांती काहीं वेळपर्यंत एक शब्दसुद्धां न बोलतां स्वस्थ बसली होती. तिच्यानें बोलवत नव्हतें. तरीही ती म्हणाली, 'छेःछेः काय हे ? तुम्ही वीर. तुमच्यामुळं मला वीरपत्नी म्हणवून घ्यायला मिळतय हें माझं केवढं भाग्य ! एका क्षुल्लक स्त्रीसाठीं का वीरधर्माचा त्याग करणार ? नसेना कां तुमचं प्रेम !—मला

सुखाची पर्वा नाही—पण तुम्हीं आपला वीरघर्म केव्हांही सोडू नका. आतां मला एकच गोष्ट सांगून जा, व्रतभगाचं प्रायश्चित्त काय ?

जीवानंद म्हणाला, ' प्रायश्चित्त—दान ! मरेपर्यंत उपास.'

शांती उगीच थोडीशी हसली. ती म्हणाली, ' या प्रायश्चित्ताची, मला कल्पना होती. एका गुन्ह्यासाठी जे प्रायश्चित्त, शंभर गुन्ह्यांनाही तेच कां ? '

जीवानंद चकित झाला विषण्ण होऊन त्याने विचारलें, ' हे सारं कशाला विचारतेयस तूं ? '

' एक भिक्षा घाला मला.' शांती म्हणाली ' पुन्हा माझी भेट घेतल्या-शिवाय प्रायश्चित्त घ्यायचं नाही.'

तें ऐकून जीवानंद हंसला आणि म्हणाला, ' या बाबतीत तूं निश्चित रहा. तुला भेटल्याशिवाय मी जीव देणार नाहीं. मी आतां जातो, पण माझ एक सांगण आहे, हा वेष टाकून दे आणि माझ्या वाडवडिलांच्या घरांत जाऊन सुखानं रहा.'

शांतीने विचारलें, ' इथून तुम्ही कुठ जाणार ? '

जीवानंद म्हणाला, ' इथून मला मठात ब्रह्मचान्याच्या व्यवस्थेसाठीं गेलें पाहिजे. ज्या प्रकारें त्यांना शहरांत नेण्यांत आलें आहे तें पाहून मला काळजी लागली आहे. मदिरांत त्यांचा पत्ता लागला नाही, तर मला शहरांत जावं लागेल.'

— १५ —

मठात बसून भवानंद हरिगुणगायन करीत होता, त्यावेळीं विषण्ण मुद्रेनें ज्ञानानंद नावाचा एक तेजस्वी सतान त्याच्यासमोर उभा राहिला. भवानंदानें विचारलें, ' तुझा चेहेरा असा उतरलेला कां ? '

ज्ञानानंद म्हणाला, ' काहींतरी भयंकर भानगड झालीय. कालच्या प्रकारामुळें शिपाई लोक भगव्या कपड्याचा माणूस दिसला कीं त्याला पकडून नेताहेत. आज साऱ्या संतानानीं भगवे कपडे उतरून ठेवले आहेत. फक्त सत्यानंदप्रभु मात्र भगवी वस्त्र घालून राहिले आहेत, आणि ते शहराकडे गेले आहेत. ते मुसलमानांच्या हातीं कदाचित सांपडतील अशी भीति वाटतेय मला. '



‘ त्यांना अटकावून घरील असा मुसलमान या बंगाल्यांत नाही ! ’ भवानंद म्हणाला, ‘ घीरानंद त्यांच्यामागोमाग गेला आहे तें मला माहीत आहे. तरीपण मी शहरांत एकदां फेरी मारून येतो. तूं मठाचं रक्षण कर. ’

भवानंद तिथून उठला तो एका गुप्त खोलीत गेला. एक मोठी पेटी उघडून त्यानें कांहीं कपडे बाहेर काढले. भगवे कपडे टाकून त्यानें वेष्टातर केले. भरपूर दाढीमिशी असल्यामुळे त्याला पाहिल्याबरोबर तो मोगल जातीचा एकादा देखणा जवान असल्याचा भास होत होता.

अशाप्रकारें मोगलाचा वेष घेऊन सशस्त्र होऊन तो बाहेर निघाला. तिथून सुमारे एक कोसावर दोन टेगणेसे डोंगर होते. त्या डोंगरावर घनदाट जंगल होतें त्या दोन डोंगरामधें एका गुप्त स्थानात घोड्याच्या पागा होत्या. त्यातला एक घोडा सोडून घेऊन भवानंद त्याच्यावर स्वार झाला आणि शहराच्या बाजूकडे दौडत निघाला.

जाता जाता वाटेंत त्याला थांबावें लागलें. रस्त्याच्या कडेला नदीतीरी आकाशांतून निखळून पडलेल्या चांदणीसारखी एक स्त्री जमिनीवर पडलेली त्याला दिसली. त्यानें तपासून पाहिलें. जिवतपणाचें लक्षण तिच्या ठायीं दिसत नव्हतें. विषाची रिकामी कुपी तिच्या शेजारी पडली होती. भवानंद अचंबित झाला—घाबरून थोडा अस्वस्थ झाला. जीवानदाप्रमाणेंच भवानंदांनेंही महेन्द्राच्या बायकोला आणि मुलीला पाहिलें नव्हतें. विषाची रिकामी कुपी बाजूला दिसल्यामुळे ती बाई विष खाऊन मेली असावी असें त्याला वाटलें.

भवानंद त्या मृतदेहाशेजारी बसला. तिच्या कपाळावर हात ठेवून कांहीं वेळ तो विचार करीत होता. तिचें मस्तक, बगल, हातपाय त्यानें नीट तपासून पाहिले. सर्वसाधारण माणसाला जो अंदाज आला नसता तो त्यानें आपल्या पद्धतीनें पाहून घेऊन निदान ठरवलें. त्याला वाटलें, अजूनही वेळ गेली नाही. अजूनही हिला वाचवता येईल.

बराच वेळ भवानंद विचार करीत होता. मनाचा निश्चय ठरवून तो जंगलात गेला आणि कसला तरी बनस्पतीचा पाला घेऊन आला. हातावर चुरडून त्यानें त्या पानांचा रस काढला आणि तिची दांतखिळी उघडून तो तिच्या तोंडांत घातला. त्यानें तिच्या नाकांतही तो रस पिळला, आणि अंगालाही त्यानें त्या रसाचें मर्दन केलें.

हळूहळू श्वास वाढूं लागला. त्यानें नाडी तपासून पाहिली, तीही चालू झाली होती. थोड्या वेळानें प्रभातकालीं फुलणाऱ्या कमळासारखे कल्याणीचे डोळे हळूहळू उघडू लागले. ते पाहून भवानंदानें तिला घोड्यावर घेतलें आणि दौड करीत तो शहराकडे निघाला.

## — १६ —

सत्यानंद ब्रह्मचारी आणि महेद्र या दोघांनाही पकडून शहरांत तुरुंगांत नेऊन ठेवल्याची बातमी संध्याकाळ व्हायच्यापूर्वीच संतान सप्रदायात फैलावली. ती ऐकताच एक एक, दोन दोन, दहा दहा, शेंकड्यानीं संतानसंप्रदायातील लोक येऊन त्यानीं देवालय वेढलें आणि सारे जंगल भरून टाकलें. सारेच सशस्त्र होते. त्याचे डोळे संतापानें धगधगत होते. अभिमानपूर्वक ते प्रतिज्ञा उच्चारून दाखवीत होते. पहिल्यानें शंभर आले, नंतर हजार झाले, नंतर दोन हजार झाले. ती लोकसंख्या अशा रीतीने सारखी वाढू लागली होती.

मठाच्या दारांत हातीं तरवार घेऊन ज्ञानानंद खड्या आवाजात बोलत होता. 'आज कित्येक दिवस आमची इच्छा होती, की या बड्या लोकाची घरं कोसळून घालावीं आणि या यमपुरीचा विध्वंस करून ती नदीच्या पाण्यात फेंकून द्यावीं. भाई हो, आज तो दिवस आला आहे. आमचे अनंतज्ञानमय, सर्वदा शुद्धाचारी, लोकहितैषी आणि देशहितैषी असे गुरूंचे गुरू, परमगुरू—सनातन घर्माचा पुनरुद्धार करण्यासाठीं देह साडायची ज्यानीं प्रतिज्ञा केली आहे, ज्याना आपण विष्णूचे अवतार म्हणून मानतो, आमच्या देशाच्या उद्धाराचे जे एकच आधार, ते आज मुसलमानांच्या तुरुंगांत कैदी होऊन पडले आहेत. चला ! आम्हीं त्या यवनपुरीचा धुव्वा उडवूं या. त्या डुकरांच्या खुराड्याला आगीत भाजून काढून नदीच्या पाण्यात फेंकून देऊं या. बोला—हरे मुरारे मधुकैठभारे !—'

त्या जंगलात हजारों हजार कठांतून दशदिशा दणाणून टाकणारा आवाज उठला;—'हरे मुरारे मधुकैठभारे.' हजारों समशेरींचा झणस्कार एकाच वेळीं ऐकूं आला. हजारों भाल्याचे फाळ झगझगू लागले. हजारों बाहुंच्या संघर्षानें वज्रनिनाद होऊं लागला. लढवय्यांच्या पाठीवरच्या हजारों टालींचा

कडकड असा कर्कश शब्द ऐकू येऊ लागला. त्या भयंकर कळोळानें जंगली जनावरें घाबरून पळून जाऊं लागलीं. आकाशातले पक्षी कलकलाट करीत चौफेर उडून जाऊं लागले. हजारों डंक्याच्या दणदणाटानें सारे जगल दणाणून गेलें.

‘ हरे मुरारे मधुकैठभारे ’ म्हणत जयघोष करीत तें संतानांचें सैन्य श्रेणीबद्ध होऊन बाहेर निघाले. धीरगभीर पदविक्षेप करीत आणि तोंडानें खड्या आवाजांत हरिनामाचा घोष करीत त्या अंधारातून ते शहराकडे चालले.

अकस्मात हा हल्ला आल्याचें पाहून गावचे लोक कुटे पळून गेले ते कळले सुद्धां नाहीं नगररक्षक हतबुद्ध होऊन स्वस्थ बसून राहिला.

संतानानीं पहिला मोर्चा लावला तो सरकारी तुरुंगावर. तुरुंग फोडून तोडून तिथल्या पाहारेकऱ्यांना त्यांनीं कंठस्नान घातलें. सत्यानंद आणि महेन्द्राला मस्तकावर उचलून घेऊन ते नाचू लागले. हरिनामाच्या जयघोषाची त्यावेळीं पराकाष्ठा झाली होती.

सत्यानंद आणि महेन्द्र यांना सोडवल्याबरोबर त्यांनीं मुसलमानांचें घर दिसलें कीं त्याला आग लावायला सुरवात केली, त्यावेळीं सत्यानंद म्हणाले, ‘ चला आतां परत जाऊं. निरर्थक अनिष्टसाधन करण्यांत काहीं अर्थ नाहीं.’

संतानांच्या या दंग्याची बातमी देशाच्या अधिकारीवर्गाच्या कानीं गेली त्यावेळीं त्यांचा पाडाव करण्यासाठीं त्यांनीं एक परगणा—शिपायाची तुकडी पाठवली. त्याच्यापाशीं बंदुका तर होत्याच, पण एक तोफही होती.

हा हल्ला आलेला कळताच आनंदकाननातून बाहेर येऊन संतानांच्या सेनेने लढाईला तोंड दिलें. पण बंदुका आणि तोफा यांच्यासमोर भाले, लाठ्याचें सामर्थ्य कसें पुरे पडावें ?

पराजित होऊन संतानांच्या सैन्यानें पळायला सुरवात केली.



## द्वितीय खंड

— १ —

अगदीच लहान वयांत शातीची आई मरण पावली होती. शातीच्या जीवनावर पुढल्या काळात जो परिणाम झाला त्यात हें एक महत्त्वाचें कारण होतें. तिचा बाप एक अध्यापक ब्राह्मण होता. त्याच्या घरात दुसरी कुणीच स्त्री नव्हती.

पाठशाळेंत शातीचा बाप विद्यार्थ्यांना ज्यावेळीं शिकवीत असे त्यावेळीं शाती जाऊन शेजारी बसे. त्याचे कांहीं शिष्य पाठशाळेचे रहिवासी होऊन राहिले होते, शाती त्यांच्याशीं खेळत असे, त्यांच्या अंगाखांद्यावर चढत असे, तेही शातीला मोठ्या प्रेमानें वागवीत असत.

लहानपणापासून पुरुषाच्याच सहवासात राहिल्याचा तिच्यावर परिणाम झाला. शाती बायकांच्यासारखा पेहेराव करायला शिकली नाही—किंवा शिकवूनही तिनें तो पेहेराव टाकून दिला. ती पुरुषाप्रमाणेंच काचा मारून घोतर नेसत असे. कुणी तिला साडी नेसवली तर ती फेंकून देऊन ती घोतर नेसून काचा मारीत असे. विद्यार्थी कपाळाला चंदनाचा टिळा लावीत, शातीही तसाच टिळा लावी. गळ्यात जानवें घालता येत नाही म्हणून शाती इट्ट धरून रडे. पण संध्या आह्निकाच्या वेळीं त्या विद्यार्थ्यांच्या रांगेंत बसून तीही त्यांचें सहीसही अनुकरण करी.

अध्यापकाच्या गैरहजेरोत कित्येक विद्यार्थी संस्कृत भाषेंतील अश्लील श्लोक म्हणत, श्रृंगारिक गोष्टी सांगत, पोपटाप्रमाणें शातीलाही ते मुखोद्गत झाले होते—अगदीं पोपटासारखेच—त्यांचा अर्थ तिला मुळींच कळत नसे.

दुसरा परिणाम असा झाला, कीं शांती थोडीशी मोठी झाल्याबरोबर विद्यार्थी जे जे कांहीं पठण करीत, त्यांच्याबरोबर तीही तें पाठ करूं लागली. व्याकरणातलें एक अक्षरमुद्धा जरी तिला कळत नव्हते, तरीही ती भट्टि, रघु, कुमार, नैषधादि काव्यांतले श्लोक व्याख्येसह भडाभड म्हणून दाखवीत असे.

काय होईल तें होवो असा विचार करून शांतीच्या बापानें तिला मुग्धवाधे व्याकरण शिकवायला मुरवात केली. शांती पहातां पहाता प्रवीण होऊ लागली. अध्यापकाला आश्चर्य वाटलें. व्याकरणाबरोबरच त्यांनीं तिला साहित्यशास्त्रही शिकविलें.

त्यानंतर मात्र सगळीच उलथापालथ झाली. तिचा बाप कैलासवासी झाला.

शांती आता निराधार होती. पाठशाळा बंद पडली. विद्यार्थी निघून गेले. पण शांतीबद्दल ज्यांना खरोखरच लोभ वाटत होता, अशा व्यक्तींनीं तिला टाकून दिले नाही. तिचा कळवळा येऊन एकानें तिला आपल्या घरी नेले. हाच माणूस पुढें संतानसंप्रदायात प्रवेश करून 'जीवानंद' नावानें प्रसिद्धी पावला होता.

त्यावेळीं जीवनदाचे आईबाप हयात होते. शांतीला घेऊन तो त्यांच्यापाशी आला, तेव्हां त्यांनीं विचारलें, 'ही परक्याची मुलगी—हिचा भार आतां कोण घेणार ?'

जीवानंद म्हणाला, 'मीं तिला आणली आहे—तिचा भार आतां मलाच घेतला पाहिजे.'

त्याच्या आईबापांनीं म्हटले, 'जशी तुम्ही मर्जी !'

जीवानंद अविवाहित होता. शांती उपवर झालेली होती. जीवनदानें तिच्याशी विवाह केला.

या विवाहानंतर सर्वांवर पश्चात्ताप करायची पाळी आली. सर्वांनाच कळून चुकले, कीं झाले हें बरें झालें नाही. काही केल्या शांती साडी नेसेना कीं केंसाचा आबाडा बांधीना.

ती मुळीं घरांतच रहात नसे. आजूबाजूचीं मुले गोळा करून धुडगुस घाळीत असे. जीवनदान्या घराशेजारीच एक जंगल होते. शांती एकटीच त्या जंगलांत जाई आणि कुठें मोर, कुठें हरीण, कुठे दुर्मिळ अशी फळेंफुळें शोधीत

भटकत राही. सासूसासऱ्यानीं पहिल्यानें तिला समजावून सांगितले, नंतर छेडले, नतर मारून पाहिले, शेवटीं खोलींत घालून बाहेरून कडी घालून तिला बंद करून ठेवायला सुरवात केली.

वडील माणसाच्या या छळामुळे ती भडकून उठली. एके दिवशीं दार उघडें आहे अशी संघी साधून कुणाला कांहीं न कळवता ती घर सोडून चालती झाली.

ती जगलांत गेली. तिथे काहीं फुले काढून तिनें माळा करून गळ्यांत घातल्या आणि अंगावरचे कपडे रगवून ती गोसावी बनली. यावेळीं साऱ्या बगाल देशात गोसावी लोक टोळ्या करून फिरत असत. ते एक प्रकारचे राजद्रोहीच लोक असत. राजाचें राजस्व लुटून चरितार्थ करीत. एकादें धडधाकट मूल दिसलें, कीं ते त्याला पळवून नेत आणि त्याला शिक्षण देऊन आपल्या संप्रदायांत सामील करून घेत. त्यामुळे त्यांना ' बालक—चोर ' म्हणत असत.

शांति बालगोसाव्याच्या वेघात अशाच एका संप्रदायांत सामील झाली. ती नाजूक दिसत असल्यामुळे पहिल्यानें ते तिला आपल्या संप्रदायांत सामील करून घ्यायला तयार नव्हते, पण तिची प्रखर बुद्धि, चातुर्य आणि कर्मदक्षता पाहून शेवटीं त्यांनीं तिला आपल्यांत घेतले. त्या लोकात मिळूनमिसळून राहून ती व्यायाम करी, हत्यार चालवायला शिके, अशाप्रकारे ती वाटेल त्या परिस्थितीला तोंड द्यायला समर्थ झाली होती.

त्या गोसाव्यांच्या टोळींत राहून तिनें पुष्कळ देश पालथे घातले, अनेक लढाया लढवल्या आणि पुष्कळशीं नवीनवीं कामे करायला ती शिकली.

हळूहळू तिच्या ठायीं यौवनाची लक्षणे दिसूं लागलीं. बऱ्याच संन्याशाना कळून चुकलें, कीं ही पुरुषेघधारी स्त्री आहे. त्यांतले बहुतेक संन्यासी जितेंद्रिय होते, त्यांनीं त्या गोष्टीची वाच्यता केली नाहीं.

त्या संन्याशांच्या टोळींत बरेच पंडीत होते. संस्कृत भाषेच्या अभ्यासांत शांतीनें थोडीफार प्रगति केलेली आहे असें दिसून आल्यामुळे, एका संन्यासी पंडीतानें तिला शिकवायला सुरवात केली. ते सारेच संन्यासी जसे पंडीत नव्हते, तसे सारेच जितेंद्रियही नव्हतें. तारुण्याचा विकास झाल्यामुळे शांतीचें

सौंदर्य आतां फुटून पडूं लागलें होते, त्यामुळे कित्येकांची बुद्धि चळू लागली होती.

तो पंडित या आपल्या शिष्येला श्रृंगारसात्मक काव्यें शिकवू लागला. श्रृंगारिका कविता घेऊन त्यांच्या अश्राव्य व्याख्या ऐकवू लागला त्यामुळें शांतीच्या मनावर दुष्परिणाम व्हायच्याऐवजीं उलट सुपरिणामच होऊं लागला. लाजलजा कशाला म्हणतात, याची शांतीला ओळखसुद्धां नव्हती, ती स्त्रीजातीच्या स्वाभाविक भावनेनें आता लाजू लागली होती. आधीं तिचा पुरुषी थाट होता. त्या मर्दानी वृत्तीवर स्त्रीचरित्राचा अपूर्व प्रभाव पडून शांती विशेष बलवान होऊ लागली होती.

शांतीनें आता शिक्षण सोडून दिलें.

पारधी ज्याप्रमाणें हरिणीच्या मागें लागतो त्याप्रमाणें शांतीचा तो अध्यापक तिचा पाठपुरावा करूं लागला होता. उत्तम प्रकारचा व्यायाम करून ती कोणत्याही पहिलवानाइतकी बलवान झालेली असल्यामुळे तो अध्यापक आगलटीला आला कीं त्याला गुद्दे लगावून ती त्याची पूजा करी—आणि तिचे ते गुद्दे कांहीं अगदींच नाजुक नसत.

एके दिवशीं शांतीला एकांतात गाठून त्या संन्याशानें जोराचें अवसान आणून तिचा हात पकडला. शांतीला तो सोडवतां येईना दुर्दैवानें त्या संन्याशाने तिचा डावा हात पकडला होता. उजव्या हातानें तिनें त्याच्या मस्तकावर एवढ्या मोठ्या जोरानें गुद्दा मारला, कीं तो संन्यासी मूर्च्छित होऊन खाली पडला.

संन्यासीसंप्रदाय सोडून शांती पळून गेली.

शांतीला भीतीची ओळखच नव्हती. ती एकटीच आपला गाव शोधीत निघाली. आपल्या घाडसी बाहुबलाच्या जोरावर ती निर्विघ्नरीत्या प्रवास करित होती. केव्हां ती भिक्षा मागे, तर केव्हां जगली फळमुळावर आपली भूक भागवी. तसाच प्रसंग आला तर मारामारी करायला मागेपुढें पहात नसे.

शेवटीं एकदाची ती आपल्या सासुरवाडीला आली. तिचे सासरे स्वर्गस्थ झाले होते. गावचे लोक वाळीत टाकतील या भीतीनें सासू तिला घरात घेईना. शांती घराबाहेर निघाली. जीवानंद त्यावेळीं घरात होता. त्याला ती बातमी

कळतांच तो तिच्या मागोमाग निघाला. वाटेंत त्यानें तिला गांठलें आणि विचारलें, ' तूं घर टाकून का गेली होतीस ? इतके दिवस कुठं होतीस ? '

शांतीनें सारी खरीखरी हकिकत त्याला सांगितली. खऱ्याखोट्यांतला फरक जीवानंदाला कळत होता. जीवानंदाला शांतीचें म्हणणें पटलें.

तिच्या प्रस्फुटित यौवनाचा जीवानंदाच्या मनावर परिणाम झाला. तो म्हणाला, ' मीं तुला टाकून देणार नाहीं. मीं जरा जाऊन येतो, तोपर्यंत तू इयंच उभी रहा. '

शांती म्हणाली, ' तुम्हीं परत येणार आहात ना ? ' तिला कांहीं उत्तर न देतां जीवानंद तिथून चालता झाला. आईची समजूत घालून तो तिचा निरोप घेऊन निघाला. त्याची बहीण निमाईमणी हिचें आता लग्न होऊन गेलें होतें. तिचें सासर भैरवीपूरला होते. जीवानंदाचा आणि तिच्या नवऱ्याचा लोभाचा ऋणानुबध होता. शांतीला घेऊन जीवानंद भैरवीपूरला गेला. त्याच्या मेहुण्याने आपल्या जमिनींतून थोडीशी जमीन त्याला तोडून दिली. जीवानंदानें तिथें एक झोपडी बांधली आणि शांतीला घेऊन तो त्या झोपडींत सुखाचा संसार थाटून राहिला.

नवऱ्याच्या सहवासामुळें शांतीच्या स्वभावांतली पुरुषी वृत्ति दिवसेदिवस नाहीशी होऊं लागली—कदाचित ती प्रच्छन्न होऊन राहिली असावी. सुख-स्वप्नाप्रमाणें त्यांचें जीवन मोठ्या आनंदात जात होतें.

पण एकाएकी त्या सुखस्वप्नाचा भग झाला. सत्यानंदाची गांठ पडल्यामुळें जीवानंदानें संतानघर्माचा स्वीकार केला आणि शांतीला टाकून तो निघून गेला. या त्यांच्या ताटातुटीनंतर त्या पतिपत्नीची पहिली भेट झाली ती निमाईमणीच्या कौशल्यामुळें.

— २ —

जीवानंद निघून गेल्यावर शांती निमीच्या पडवींत येऊन बसली. मुलीला मांडीवर घेऊन निमीही तिच्या शेजारीं येऊन बसली.

शांतीच्या डोळ्यांत एवढासुद्धां ओलावा नव्हता. केव्हांच डोळे पुसून घेऊन ती मुद्रा खुलवून घेऊन आली होती. थोडीथोडी हांसत होती देखील.



तरीपण ती थोडीशी चिताकुल आणि जराशी विचुक झाली होती. त्या तिच्या मनःस्थितीचा अंदाज येऊन निमी म्हणाली, 'कसं कां असेना, भेट तर झाली !'

शातीने उत्तर दिले नाही. ती मुकाट बसली होती. निमीला कळून चुकले, की आपल्या मनातली गोष्ट शांती यावेळी बोलून दाखवणार नाही. मनांतली गोष्ट बोलून दाखवायची पूर्वीपासूनच तिला आवड नव्हती हे निमीला माहीत होते. अर्थात् तिने दुमराच विषय काढला. ती म्हणाली, 'बघ बघ वहिनी, किती सुंदर छबडी आहे ही !'

'कुठ मिळवलीस ही मुलगी ?' शांती म्हणाली, 'तुला मुलगी कधी झाली ग ?'

'आता काय म्हणावं तुला ?' निमी म्हणाली, 'तू अगदीच बावळट आहेस. ही आहे दादाची मुलगी.'

शातीला चिडवण्यासाठी कांहीं ती तसे बोलली नव्हती. दादाची मुलगी म्हणजे दादाने आणून दिलेली मुलगी. शातीला ते कळले नाही. तिला वाटले, निमी आपल्याला उगीच मुई टोंचून पहाते आहे. ती म्हणाली, 'मी मुलीच्या बापाची चौकशी केली नाही—आई कोण म्हणून विचारतेय.'

या उत्तराने निमीची खोड मोडली होती. ती ओशाळून, 'कुणाची मुलगी कोणजाणे, दादानं कुठून तरी हुडकून आणलीय ही. मुलगी भारी सुंदर दिसली. गोडगोड नाजूकस चंद्रासारखं रूपडं पाहून दादाच्याकडून मी मागून घेतली हिला.'

बराच वेळपर्यंत त्या दोघीही अशाच इकडल्या तिकडल्या गोष्टी बोलत बसल्या होत्या. निमीचा नवरा घरी आला असे पाहून शांती उठून आपल्या झोपडीत गेली.

घरांत आल्याबरोबर तिने दार आतून बंद करून घेतले. चुलीतली बरीचशी राख तिने बाहेर काढून ठेवली. राहिलेल्या राखेत तिने चुलीवरचे जेवण ओतून टाकले.

केलेला सैपाक तिने चुलीत फेंकून दिलाच होता. पलीकडे जंगलांत जाऊन तिने चार फळे तोडून आणली आणि तेवढ्यावरच जेवण उरकले. ज्या तिच्या

ढाक्याच्या साडीवर निमीची एवढी नजर होती, ती तिने बाहेर काढली आणि तिचे काठ फाडून टाकले. शिल्क राहिलेले कापड तिने कावेत भिजवले. रंगवलेला कपडा वाळेपर्यंत संध्याकाळ झाली.

काळोख पडल्याबरोबर तिने दार बंद करून घेतले. तिने एक विलक्षण उद्योग आरंभिला होता. माथ्याचे सडक लांबलचक केस कात्रीने बरेचसे कापून तिने ते बाजूला ठेवून दिले. माथ्यावर शिल्क राहिलेल्या केसाच्या तिने जटा वळवल्या. त्या केसांना फार दिवस तेल लागलेले नसल्यामुळे त्या जटाही शोभून दिसल्या. भगव्या रंगाने रंगवलेले ते वस्त्र मधून फाडून तिने गळ्यात घातले. शिल्क राहिलेला तुकडा तिने छातीवर घट्ट बांधून घेतला.

खोलीत एक लहानसा आरसा कुठेतरी पडून राहिला होता, तो बाहेर काढून शातीने आपला वेष नीट पाहून घेतला. पहात असताना ती आपल्याशीच उद्गारली, ' काय करतेंय मीं हें ! '

तिने आरसा फेकून दिला. कापून ठेवलेल्या केसाच्या तिने दाढीमिशा तयार केल्या, पण ते तिला नीटसे जमले नाही.

त्यानंतर ती घरात गेली आणि एक हरणाचे कातडे घेऊन आली. त्याची गांठ तिने गळ्याला बाघली आणि गळ्यापासून गुडघ्यापर्यंत सारा देह तिने झांकून घेतला.

दोन प्रहर रात्र झाल्यानंतर दरवाजा उघडून ती बाहेर आली. त्या संन्यासी त्रैपांत ती एकटीच त्या घनदाट जंगलांत प्रवेश करती झाली.

— ३ —

दुसरे दिवशी आनंदमठाच्या एका अंतर्भागात बसून खचून गेलेले संतानाचे तीन पुढारी आपसांत चर्चा करीत होते. जीवानंदाने सत्यानंदांना विचारले, ' महाराज, आमच्यावर देवाचा असा कोप का झाला ? कोणत्या दोषांमुळे मुसलमानांच्या हातून आम्ही पराभूत झालो ? '

सत्यानंद म्हणाला, ' हा देवतांचा दोष नव्हे. लढाईत जय आहे तसाच पराजयही आहे. त्या दिवशी आम्ही विजयी झालो, आज पराभूत झालो—शेवटी आमचा जय होणारच. ज्या शंखचक्रगदापद्मधारी वनमालीने

इतके दिवस आमच्यावर पाखर घातली तोच यापुढंही आमचा पाठीराखा राहिल, असा माझा दृढ विश्वास आहे. आमच्या पराभवाचं कारण एकच—आम्ही निशस्त्र होतो. दारूगोळा, बंदुक—तोफा यांच्यासमोर लाठी—सोटे अन् भाल्यांचा टिकाव कसा लागणार ? पुरुषार्थाच्या या उणीवेमुळच आम्हांला पराभव पदरीं घ्यावा लागला. आतां हीं शस्त्रास्त्र भरपूर मिळवणं हेंच आपल पहिलं कर्तव्य !’

‘ तें तर मोठ कठीण काम आहे. ’ जीवानंद म्हणाला.

‘ कठीण काम म्हणतोस जीवानंद ’ सत्यानंद म्हणाला, ‘ संतान असून ह शब्द तुझ्या तोंडून कसा आला ? संतानान्या लेखीं कठीण असं काय आहे ? ’

जीवानंद म्हणाला, ‘ ती सामुग्री कशी मिळवायची तेंच आता सागा. ’

सत्यानंद म्हणाला, ‘ याच कामासाठीं, मी आज रात्री तीर्थयात्रेला निघणार आहे. मी परत येईपर्यंत कोणत्याही जोखमीच्या कामाला हात घालू नका. फक्त संतानाचं ऐक्य राखलंत कीं ज्ञालं. त्याच्या खाण्यापिण्याची नीट व्यवस्था ठेवा आणि आईच्या रणजयासाठीं खजिना भरपूर करून घ्या. ही जबाबदारीं मीं तुम्हां दोघांवर टाकतो आहे. ’

‘ तीर्थयात्रा करून तें सारं काहीं मिळणार कसं ? ’ भवानदानें विचारलें, ‘ दारूगोळा आणि बंदुक, तोफा विकत घेऊन इकडे पाठवायच्या म्हणजे मोठं भानगडीचं काम आहे. अन् त्या मिळणार तरी कुठं ? त्या विकणार कोण ? अन् इथं आणणार तरी कोण ? ’

‘ या वस्तु विकत आणून काम चालू करण शक्य नाही. ’ सत्यानंद म्हणाला ‘ मी कारागीर पाठवून देतो—हीं हत्यार इथंच तयार केलीं पाहिजेत. ’

‘ म्हणतां काय ? ’ जीवानंद म्हणाला, ‘ या आनंदमठांत ? ’

‘ तसं कसं होईल ? ’ सत्यानंद म्हणाला, ‘ बरेच दिवसपर्यंत मी या गोष्टी-वर विचार करतो आहे. देवाच्या दयेन हा सुयोग आज साधला आहे. तुम्ही म्हणतांहां, कीं ईश्वर आम्हांला प्रतिकूल आहे; पण मला स्पष्ट दिसतंय, कीं तो अनुकूलच आहे आम्हांला. ’

भवानदानें विचारलें, ‘ कुठं उघडायचा हा कारखाना ? ’



‘ संतानांचा ? ’ भवानंदाने विचारलें. ‘ महेन्द्राखेरीज दुसरा कुणी संतान घ्हायच्या ईर्षेन आला आहे का ? ’

‘ हो. आणखी एक आला आहे.’ सत्यानंद म्हणाला, ‘ त्याला मीं पूर्वी कधींच पाहिलं नव्हतं. आज पहिल्यानच तो माझ्यापाशीं आला आहे. तो अगदींच तरुण आहे. त्याच्या एकंदर बोलण्याचालण्यावरून मीं त्याच्यावर भारी खूप झालोय अगदीं अस्सल बावनकशी सोनं असावसं वाटतं. सतानांच्या कामाच शिक्षण देण्यासाठीं मीं त्याला जीवानंदाच्या हातीं देणार आहे. कारण या कामीं माणसाला चट्कन आपलासा करून घ्यायला जीवानंदासारखा दुसरा कुणी नाही. मीं आता जातो. आता एकच गोष्ट सांगायची राहिली आहे. अगदीं कसून मन लावून ती ऐकून घ्या.’

त्या दोघांनींही हात जोडून म्हटले, ‘ आता आज्ञा व्हावी.’

सत्यानंद म्हणाला, ‘ तुम्हा दोघापैकीं कुणाच्याही हातून जर कांहीं अपराध घडला असेल, किंवा मीं यायच्यापूर्वीं तसा एकादा अपराध घडेल, तर त्याचं प्रायश्चित्त मीं येईपर्यंत करूं नका. मीं परत आलों म्हणजे तें प्रायश्चित्त द्यायची व्यवस्था करीन.’ असें म्हणून सत्यानंद निघून गेला.

भवानंद आणि जीवानंद एकमेकांच्या तोंडाकडे पहात राहिले.

भवानंदानें विचारलें, ‘ तुला उद्देशून होतं का हें भाषण ? ’

‘ असं वाटतं खर.’ जीवानंद म्हणाला, ‘ महेन्द्राची मुलगी घेऊन मीं माझ्या बहिणीच्या घरीं गेलों होतो. ’

भवानंद म्हणाला, ‘ त्यात कसला दोष ? बहिणीला भेटायला कांहीं निषेध नाही. ब्राह्मणीला भेटून आलास का ? ’

जीवानंद म्हणाला, ‘ गुरुदेवाना तसंच वाटल असावं असं दिसतं. ’

— ४ —

संध्याकाळचें आह्निक संपल्यावर सत्यानंदानें महेन्द्रला बोलावून सांगितलें, ‘ तुम्ही मुलगी ह्यात आहे. ’

‘ कुठंय ती महाराज ? ’ महेन्द्रानें विचारले.

‘ तूं मला महाराज कां म्हणतोस ? ’

‘सगळेच म्हणतात, तसा मीही म्हणतो. मठाच्या प्रमुखाला राजाच मानायचं असतं.—माझी मुलगी कुठंय महाराज ?’

सत्यानंद म्हणाला, ‘त्यापूर्वी आधी मला एक प्रश्नाचं उत्तर दे. तूं संतानधर्माची दीक्षा घेणार का ?’

‘तें तर मी आपल्या मनाशीं निश्चितच केलं आहे.’ महेद्र म्हणाला.

‘तर मग मुलगी कुठं आहे हें विचारू नकोस.’

‘कां महाराज ?’

सत्यानंद म्हणाला, ‘जो हे व्रत ग्रहण करतो, त्यानं स्त्री—पुत्र—कन्या प्रभृति नात्यागोत्याच्या कुणाशीही सबध ठेवायचा नाही असा नियम आहे.’

‘हा भारी कठीण नियम का केलाय प्रभू ?’ महेन्द्रानें विचारलें.

‘सतानाचं कार्यच मोठ कठीण आहे.’ सत्यानंद म्हणाला, ‘ज्याना सर्वस्वाचा त्याग करतां येत नाही तो माणूस या कामाला योग्य नाही. मायेच्या दोरीनं जो बांधला जात असतो, तो दोरीनं बांधलेल्या पतंगासारखा स्वर्गांतून शेवटीं जमिनीवर पडतो.’

‘महाराज, मला हें नीटसं कळलं नाही.’ महेन्द्र म्हणाला, ‘स्त्रीपुत्रांचं मुखावलोकन करणारा माणूस या महान् कार्याला अनधिकारी का ?’

‘स्त्रीपुत्रांचं मुखावलोकन करणारा माणूस देवताचं कार्य अगदीं सहज विसरतो.’ सत्यानंद म्हणाला, ‘संतानधर्माचा नियमच असा आहे, कीं जरूर पडेल त्यावेळीं त्यान प्राणत्यागालाही तयार राहिलं पाहिजे.’

महेन्द्र म्हणाला, ‘सारेच संतान काय स्त्री—पुत्र विसरून का इथं आले आहेत ? तर मग संतानांची संख्या अगदींच थोडी असायला हवी.’

सत्यानंद म्हणाला, ‘सतान दोन प्रकारचे आहेत. एक दीक्षा घेतलेले आणि एक दीक्षा न घेतलेले. दीक्षा न घेतलेले जे आहेत ते एक ससारी तरी आहेत, नाहीतर भिकारी तरी आहेत. ते केवळ लढाईच्या वेळीं हजर राहातात आणि लुटीचा भाग घेऊन किंवा इतर बक्षिसी घेऊन निघून जातात. जे दीक्षित आहेत ते सर्वत्यागी आहेत. तेच आहेत या संप्रदायाचे नेते. लढाईच्या कामासाठी लाठीकाठीवाळे पुष्कळ आहेत. तुझा समावेश त्यांच्यात

म्हावा अशी माझी इच्छा नाही. दीक्षित झाल्याशिवाय संप्रदायाच जोखमीचं काम तुला हातीं घेता यायचं नाही.’

‘ही दीक्षा कसली?’ महेन्द्राने विचारलें, ‘दीक्षा म्हणजे गुरूपदेश कां? ही दीक्षा कां ध्यायची? मीं तर यापूर्वीच गुरूपदेश घेतला आहे—गुरुमंत्र घेतला आहे.’

‘तो गुरुमंत्र तुला टाकावा लागेल.’ सत्यानंद म्हणाला, ‘पुन्हों माझ्यापाशी गुरुमंत्र घ्यावा लागेल.’

महेन्द्राने विचारलें, ‘तो मंत्र टाकायचा कोणत्या प्रकारे?’

‘ती पद्धति मीं तुला मागाहून सागेन’

‘नवा गुरुमंत्र का ध्यायला हवा?’

सत्यानंद म्हणाला, ‘संतान वैष्णव आहेत.’

‘मोठं आश्चर्य आहे!’ महेन्द्र म्हणाला, ‘संतान वैष्णव कसे? वैष्णवाचं परमधर्म म्हणजे अहिंसा.’

‘ते वैष्णव चैतन्यदेवाच्या संप्रदायांतले.’ सत्यानंद म्हणाला, ‘नास्तिक बौद्धधर्माच्या अनुकरणानं जो अस्वाभाविक वैष्णवपंथ निर्माण झाला, त्याचं लक्षण आहे तें. चैतन्यदेवांचा विष्णु केवळ प्रेममय—संतानांचा विष्णु केवळ शक्तिमय. आम्हीं दोघेही वैष्णवच—पण दोघेही अर्धे वैष्णवच आहोंत!—आतां कळलं?’

महेन्द्र म्हणाला, ‘नाहीं. हें काहींतरी नवनवंचसं लागतंय मला. काशीमबाजारामध्यें एक पाद्री मीं पाहिला होता. तो असंच काहींतरी बोलत असे—अर्थात् ईश्वर प्रेममय म्हणून—तुम्ही येशूवर प्रेम करा—असंच काहींतरी तो बोलत होता?’

सत्यानंद म्हणाला, ‘आमचे वाडवडील, ऋषिमुनि जें जें काहीं सांगत आले आहेत तेंच मीं तुला सांगितलं. ईश्वर त्रिगुणात्मक आहे असं म्हटल्याचं ऐकलंयस् ना तूं?’

महेन्द्र म्हणाला, ‘हो—सत्त्व, रज, तम हे तीन गुण.’

‘ठीक आहे.’ सत्यानंद म्हणाला, ‘या तिन्ही गुणांच्या उपासना वेगवेगळ्या आहेत. सत्त्वगुणापासून दया—दाक्षिण्य प्रभृतींची उत्पत्ति, त्याची

उपासना भक्तिमार्गानं. तोच मार्ग चैतन्य संप्रदायाचा. रजोगुणापासून त्याच्या शक्तीची उत्पत्ति—ती उपासना युद्धाच्या मार्गानं—देवद्वेषी गणाचा संहार करून—तोच आमचा मार्ग. आणि तमोगुणाच्या प्रभावामुळें ईश्वर अवतार घेतो—इच्छेनुसार चतुर्भुजादि रूपं धारण करतो. षोडशोपचारानं त्या गुणाची पूजा करीत असतात—सर्वसाधारणांचा मार्ग तोच. आता कळलं ?

‘कळलं !’ महेन्द्र म्हणाला, ‘म्हणजे संतान हे उपासकसंप्रदायाचे अनुयायी आहेत—होय ना ?’

‘अगदी बरोबर.’ सत्यानंद म्हणाला, ‘आम्हांला राज्य नको आहे. मुसलमान भगवताचे द्वेषी आहेत म्हणून त्यांचा सवश निःपात करायचाय आम्हाला.’

ती चर्चा झाल्यानंतर महेन्द्राला घेऊन सत्यानंद मठातल्या देवाळ्यांत गेला. ज्या ठिकाणी ती अपूर्वशोभामय अशी अत्यंत भव्य चतुर्भुज मूर्ति विराजित झाली होती, त्या मंदिरात त्यांनीं प्रवेश केला. हे मंदिर यावेळीं उत्तम रीतीनें श्रृंगारलेलें होतें. सोन्या—रुप्याच्या दिव्यांनीं मंदिरात रोषणाई केली होती. तिथें फुलाच्या नुसत्या राशी पडल्या होत्या, त्यामुळें सारे मंदिर सुगंधानें दरवळलें होतें.

मंदिरात आणखी एकजण बसला होता आणि तो हळूहळू ‘हरे मुरारे’ चें भजन करीत होता सत्यानदांनीं मंदिरात प्रवेश करताच तो उठला आणि त्यानें त्यांना प्रणाम केला.

सत्यानदांनीं विचारले, ‘तू दीक्षा घेणार आहेस.’

तो म्हणाला, ‘माझ्यावर एवढा अनुग्रह व्हावा.’ त्यावेळीं त्यांनीं त्याला आणि महेन्द्राला उद्देशून प्रश्न केला, ‘तुम्हीं यथाविधी स्नान केलें आहे ना ? संयम केला आहे ना ? उपास केला आहे ना ?’

त्यांनीं उत्तर दिलें, ‘होय.’

त्यानंतर प्रश्नोत्तरें सुरू झाली. सत्यानंद प्रश्न करीत होते आणि ते दोघे उत्तरें देत होते.

‘भगवंताच्या साक्षीनें तुम्हीं संतानधर्माचे सर्व नियम पाळायची प्रतिज्ञा करणार ना ?’

‘होय महाराज.’



‘ जोपर्यंत मातेचा उद्धार झाला नाही, तोपर्यंत गृहघर्माचा परित्याग कराल ना ? ’

‘ हो, करूं. ’

‘ आई—बापांचा त्याग कराल ? ’

‘ हो. करूं. ’

‘ भाऊ—बहिणींचा ? ’

‘ त्याग करूं. ’

‘ बायको—मुलांचा ? ’

‘ त्याग करूं. ’

‘ आत्मस्वकीयाचा ? दासदासींचा ? ’

‘ सर्वांचाही त्याग आम्ही केला आहे. ’

‘ धन—संपदा—भोग ? ’

‘ सारीं टाकून दिली आहेत. ’

‘ इंद्रियांचा जय कराल ? स्त्रीजातीच्या बरोबर एका आसनावरसुद्धां बसणार नाही ना ? ’

‘ बसणार नाही. इंद्रियांचा जय करूं. ’

‘ स्वतःसाठी किंवा स्वजनांसाठी अर्थोपार्जन करणार नाही अशी ईश्वरसाक्ष प्रतिज्ञा कराल ना ? जे काहीं तुम्ही मिळवाल ते सार वैष्णवाच्या खजिन्यांत जमा कराल ना ? ’

‘ जमा करूं. ’

‘ सनातन घर्मांच्या संरक्षणासाठी हातीं शस्त्र धरून लढाई करालना ? ’

‘ लढाई करूं. ’

‘ लढाईच्या मैदानावर कधी हटणार नाही ना ? ’

‘ नाही. ’

‘ आणि प्रतिज्ञाभंग झाला—तर ? ’

‘ जळत्या खाईत उडी घेऊं किंवा विष खाऊन प्राणत्याग करूं. ’

आणखी एक गोष्टी—' सत्यानंद म्हणाला, ' जात.—तुमची जात कोणती ? महेन्द्र कायस्थ आहे तें मला माहीत आहे. मण तुझी जात कोणती ? '

ती दुसरी व्यक्ति म्हणाली, ' मी ब्राह्मणकुमार.'

' उत्तम. तुमची जात टाकायची तयारी आहे का ? साऱ्या संतानांची जात एक आहे. या महाव्रतात ब्राह्मण शूद्र हा भेद नाही. काय म्हणणं आहे तुमचं ? '

' तो भेद आम्ही मानणार नाही. आम्ही सारे एका मातेचे संतान.'

' तर मग आतां मी तुम्हाला दीक्षित करतो.' सत्यानंद म्हणाला, ' तुम्हीं आता ज्या साऱ्या प्रतिज्ञा केल्या आहेत, त्या केव्हांही मोडूं नका. मुरारी स्वतः साक्षी आहे. प्रतिज्ञाभंग करणारांचा तो नाश करील—भयंकर नरकात त्यांना छोडून देईल. '

ते दोघेही म्हणाले, ' तथास्तु ! '

सत्यानंद म्हणाला, ' तर मग आता गा—वंदे मातरम्.'

त्या दोघांनींही त्या मंदिरात मातृगीत गावला सुरवात केली. गीत समाप्त झाल्यावर सत्यानंदानें त्या दोघांना यथाविधी दीक्षा दिली.

## — ६ —

दीक्षाविधि उरकल्यावर महेन्द्राला घेऊन सत्यानंद एका गुप्त जागी गेले. दोघेही बसले तेव्हां सत्यानंदानें बोलायला सुरवात केली, ' असं पहा वत्सा, तूं या महाव्रताचा स्वीकार केलास ही भगवताची आमच्यावर कृपाच झाली आहे. तुझ्याकरवीं मातेचं एक महान् कार्य संपादित होणार आहे. मी आतां जें सांगतो, ते नीट लक्ष देऊन ऐक. जीवानंद—भवानंदांबरोबर वनारानांत फिरून तुला युद्ध करावं लागणार नाही. तूं फिरून आपल्या पदचिन्ह गांवी जा. स्वतःच्या घरी राहून तुला संन्यासधर्म पाळावा लागेल.'

तें ऐकून महेन्द्राला जितकें आश्चर्य वाटलें तितकेंच दुःखही झालें. तो कांहीं बोलला नाही. ब्रह्मचारी बोलत होता, '—सध्यांच्या प्रसर्गी आम्हांला आसरा नाही. बलाढ्य सैन्य आमच्यावर चालून आलं तर अन्नधान्याची बेगमी करून कवाडं बंद करून घेऊन निदान दहा दिवस तरी काढतां येतील, अशी

जागा आमच्यापाशीं नाही. आमचा एकादा किल्ला नाही. तुझ घर म्हणजे एक मोठा राजवाडाच आहे. तुझ्या गावचा तू मालक आहेस. तिथच एक किल्ला बांधावा अशी आमची इच्छा आहे पदचिन्ह गांवाला तटबंदी घालायची, सभो-वार खंदक खणायचा, मधून मधून मारगिन्या ठेवायच्या आणि तटबंदीवर तोफा चढवून मजबूत किल्ला अस्तित्वात आणायचा, असा आमचा बेत आहे. तूं आपल्या घरीं जाऊन रहा. इळूइळू एक हजार संतान तिथं येऊन हजर होतील. त्यांच्या करवीं तटबंदी उभारायचं वगैरे काम तू पुर करून घ्यायचं. तसंच तिथं एक पोलादीं धर तयार करायचं. त्या घरात सतानाचा खजिना राहील. बहुमोल द्रव्याच्या पेट्या एक एक करून आम्हीं तिकडे पाठवून देऊ. त्यांतला पैसा खर्ची घालून हीं सारीं कामं तू पुरीं करून घ्यायचीं. मी वेगवेगळ्या जागीं जाऊन कुशल कारागीर मिळवून तिथं पाठवून देणार आहे. ते कारागीर तिथं आल्यावर पदचिन्ह गांवीं तूं एक कारखाना उभार. त्या कारखान्यात दारूगोळा, बुडुका, तोफा वगैरे लाढाईचीं साधनं तू तयार करून घ्यायचीं. तुलां घरीं जायला मीं सांगितलं तें एवढ्यासाठीच.'

महेंद्रानें कबुली दिली.

— ७ —

सत्यानदाना प्रणाम करून महेंद्रानी निरोप घेतला. त्या दिवशीं ज्या दुसऱ्या शिष्याला दीक्षा देण्यांत आली होती, त्यानें येऊन सत्यानंदांना प्रणाम केला. त्याला आशीर्वाद देऊन सत्यानदाने शेजारच्या कृष्णाजिनावर त्याला बसवून घेतलें. पहिल्यानें सर्वसाधारण बोलणीं झाल्यावर सत्यानंदांनी विचारले, ' आतां सांग, कृष्णाच्या ठायीं तुझी पूर्ण भक्ति आहे ना ? '

शिष्य म्हणाला, ' तें कसं सांगूं ? मी जिला भक्ति म्हणून समजतो ती कदाचित् ढोंगबाजी असेल, नाही तर आत्मप्रतारणा तरी असेल ! '

सत्यानंद खूष होऊन म्हणाले, ' अगदीं बरोबर सांगितलंस. ज्या योगान भक्ति दृढ होईल असंच अनुष्ठान करीत जा. तुझे प्रयत्न सफल होतील असा माझा तुला आशीर्वाद आहे. कारण तूं अगदींच तरुण आहेस !—वत्सा, तुला कोणत्या नावांनं हांक मारायची तें मीं विचारलंच नाही. '

तो नवा संतान म्हणाला, ' आपली इच्छा असेल तें नांव मला द्या. मी बैष्णवांचा दासानुदास आहे. '

सत्यानंद म्हणाले, ' तूं अगदीच तरुण दिसतोयस म्हणून तुला नवीनानंद नांव द्यावं असं मला वाटतं. आजपासून याच नांवान तुला ओळखतील. पण मी तुला विचारतो, पूर्वी तुझं नांव काय होत ? तसं नाव सांगायला कांहीं अडचण असली तरीही मला सांग. मला जे सागशील तें षट्कर्णी होणार नाही. संतानधर्माचं मर्म असं आहे, कीं एकादी सागण्याजोगी गोष्ट नसली तरी ती गुरुपाशी सांगितली पाहिजे. तशी सांगितल्यान कसलच नुकसान व्हायचं नाही. '

शिष्य म्हणाला, ' माझं नाव शातिराम देव शर्मा. '

सत्यानंद म्हणाले, ' तुझ नांव शांतिमणी पापिष्टा ! ' त्यांनी त्या शिष्याची दीड हात लाव काळी दाढी डाव्या हातानें धरून ओढली त्यासरशी ती खोटी दाढी हातीं आली.

सत्यानंद म्हणाले, ' काय हें पोरी ! माझ्याशीं प्रतारणा करतेस ? मला फसवायचच होत, तर या वयात ही दीड हात दाढी कशी शोभेल ? अन् दाढी आंखुड केलीस तरी देखील आवाज, डोळ्यातली चमक काय लपवता येते ? मीं एवढा भोळा असतो तर कशाला एवढ्या मोठ्या कार्याला हात घातला असता ? '

विचारी शांती दोन्ही हातानीं डोळे झाकून घेऊन मान खाली घालून बसली. थोड्या वेळानें तिनें हात खाली घेतले आणि म्हातान्याकडे पाहून म्हटलें, ' यांत माझी काय चूक झाली प्रभू ? स्त्रीच्या मनगटात काय ताकदच नसते ? '

' गोष्पदांतल्या पाण्याइतकीच. ' सत्यानंद म्हणाले.

शांतीनें विचारलें, ' संतानांच्या बाहुबलाची कधी परीक्षा घेता का तुम्ही ? '

' हो, घेतों. ' सत्यानंद म्हणाले. त्यांनी एक पोलादी धनुष्य आणि कांहीं लोखंडी बाण तिच्या हातीं दिले आणि म्हटलें, — ' या पोलादी धनुष्यावर हे बाण चढवून धनुष्य खेंचून दाखव. खेंचायच प्रमाण दोन हात. खेंचतांना धनुष्य जर हातचं सुटलं तर तें हातीं घेणाराला फटकावून उडवून देतं. जो प्रत्यंचा ओढील तोच खरा बलवान. '

शांतीनें धनुष्यबाण हातीं घेऊन नीट पारखून पाहिलें आणि म्हटलें, ' सारे संतान या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत का ? '

‘ नाही. ’ सत्यानंद म्हणाले, ‘ मी नुसता त्यांच्या शक्तीचा अंदाच घेतला आहे यावरून. ’

‘ कुणीच या परीक्षेत उत्तीर्ण झाले नाहीत का ? ’

‘ फक्त चौघेजण. ’

‘ ते कोण तें मला कळेल का ’

‘ सागायला कांहीं हरकत नाही. ’ सत्यानंद म्हणाला, ‘ एक मी — ’

‘ आणि बाकीचे ? ’

सत्यानंद म्हणाला, ‘ जीवानंद ’ भवानंद आणि ज्ञानानंद. ’

शांतीने धनुष्य हाती घेतलें आणि बाण लावून अगदीं लीलेने प्रत्यंचा ओढली आणि तें सत्यानंदाच्या पायाशीं ठेवून दिलें.

सत्यानंद थक्क झाले—भ्याले—स्तंभित झाले. नंतर ते उद्गारले, ‘ हें काय ? तू देवी कीं मानवी ? ’

शांती हात जोडून म्हणाली, ‘ मी एक सामान्य मानवी आहे—पण मी ब्रह्मचारिणी आहे. ’

‘ म्हणून काय झाले ? ’ सत्यानंद म्हणाले, ‘ तूं बालविधवा आहेस का ? एकभुक्त राहणाऱ्या बालविधवेच्या अंगीं तरी एवढी ताकद कुठून येणार ? ’

‘ मी सधवा आहे ’ शांती म्हणाली.

‘ तुझा नवरा नापत्ता झाला आहे का ? ’

‘ नाही. ’ शांती म्हणाली, ‘ मी त्याच्याच मागावर आले आहे. ’

सूर्याआडचे ढग बाजूला होताच जसे कडक ऊन पडते तसाच सत्यानंदाच्या मनांत प्रकाश पडला. तो म्हणाला, ‘ आता आठवलं. जीवानंदाच्या बायकोचं नांव शांती — तू जीवानंदाची ब्राह्मणी का ? ’

नवीनानंदानें मान खालीं घातली. तेव्हा सत्यानंद म्हणाला, ‘ हें पापाचरण का केलंस ? ’

जठाभार पाठीवर मोकळा सोडून वर पाहून शांती म्हणाली, ‘ हे पापाचरण कसं प्रभू ? पत्नी पतीची अनुयायी झाली तर तें पापाचरण का ? संतांनांच्या घर्मात जर हें पापाचरण ठरत असेल तर संतानघर्म म्हणजे अघर्म आहे असं

मी म्हणेन. ते धर्माचरणाला प्रवृत्त झाले आहेत—मी त्यांची सहधर्मिणी आहे—त्याच्या जोडीन धर्माचरण करण्यासाठी आले आहे.

शांतीची ती तेजस्वी वाणी आणि आसवानीं भरलेले डोळे पाहून सत्यानंद खूप झाले. ते म्हणाले, 'तूं साध्वी आहेस ! पण असं पहा मुली, पत्नी ही सहधर्मिणी असते ती गृहधर्मात. वीरधर्मात रमणीला जागा कुठ आहे ?'

शांती म्हणाली, 'कुठला पत्निहीन महावीर झाला आहे ? सीता नसती तर रामानं कसला पराक्रम गाजवला असता ? अर्जुनानं किती विवाह केले होते ? आपण सर्व जाणताच—मीं काय सांगूं आपल्याला ?'

'तें खर आहे.' सत्यानंद म्हणाले, 'पण रणक्षेत्रावर कुठला वीर कधी आपली पत्नी घेऊन गेला आहे का ?'

'कां बर ?' शांती म्हणाली, 'अर्जुनानं ज्यावेळीं यादवी सेनेबरोबर अंतरीक्ष युद्ध वेल त्यावेळीं द्रौपदीनच ना त्याचा रथ हांकला होता ? दशरथाला युद्धांत कैकेयीनं नाही का मदत केली ?'

'तें खर आहे.' सत्यानंद म्हणाले, 'पण सामान्य माणसाचं मन स्त्रीच्या आसक्तीमुळ कार्यापासून चळतं म्हणूनच सत्तानाना हा नियम लावला आहे, की स्त्रीजातीबरोबर एका आसनावरसुद्धा बसायच नाही. जीवानंद म्हणजे माझा उजवा हात—माझा हा उजवा हात तोडून टाकायला का तूं आली आहेस ?'

'मीं आले आहे ती आपल्या उजव्या हाताची शक्ति वाढवण्यासाठी.' शांती म्हणाली, 'मीं ब्रह्मचारिणी आहे. मीं आपल्या लेखीं ब्रह्मचारिणीच राहीन. मीं आले आहे ती केवळ धर्माचरणासाठी—नवऱ्याला भेटण्यासाठी नाही. मी विरहानं पोळलेली नाही, मग नवऱ्याच्या धर्मात मी सहभागी कां होऊं नये ? म्हणूनच मीं आले आहे.'

'ठीक आहे.' सत्यानंद म्हणाले. 'कांहीं दिवस मीं तुझी कसोटी पहाणार आहे.'

शांती म्हणाली, 'मीं आनंदमठांत राहायला हरकत नाही ना ?'

'आज आतां दुसऱ्या कुठं जाणार आहेस तूं ?' सत्यानंद म्हणाले.

'पण यापुढं ?' शांतीने विचारलें.

‘ आई भवानीच्यासारखा तुझ्या ललाटावर अग्नि घगघगतो आहे.’ सत्यानंद म्हणाले. ‘ या संतानसंप्रदायाला तू जाळून का टाकणार आहेस ? ’ असें म्हणून त्यांनी तिला आशीर्वाद देऊन निरोप दिला.

शांती आपल्याशीच म्हणाली, ‘ जा रे बेथ्या म्हातान्या ! म्हणे माझ्या कपाळी आग ! तरी बर, जळलं तुझं तोंड म्हणाला नाहीस ! जळक्या तोंडाची मी की तुझी आई ? ’

सत्यानंदाच्या उद्गाराचा तिनें विपर्यास केला होता. ते तिच्या नजरेतल्या तेजाची वाखाणणी करीत होते—पण म्हातान्यांची भाषा तरुणांना कुठे कळते ?

— ८ —

त्या रात्री शांतीला मठांतच राहायची परवानगी मिळाली होती, म्हणून ती खोल्या शोधीत निघाली. बऱ्याच खोल्या मोकळ्या होत्या. गोवर्धन नावाचा एक दुय्यम दर्जाचा संतान तिथें नोकराचें काम करीत असे. तो हातात दिवा घेऊन तिला खोल्या दाखवीत फिरत होता. कुठलीही खोली शांतीच्या पसतीला उतरेना.

त्या नंतर शांती भवानंदाच्या खोलीत गेली. भवानंद छताकडे डोळे लावून कुणाचा तरी चेहेरा नजरेसमोर आणीत होता. तो चेहेरा मोठा सुंदर होता. तो चेहेरा पाहण्यांत तो मग झाला होता. कल्याणीच्या सौंदर्याने तो विद्ध झाल्यामुळें शांतीकडे त्यानें डुंकूनसुद्धा पाहिलें नाहीं.

शांती तिथून बाहेर पडली आणि दुसऱ्या खोलीपाशी गेली. तिनें विचारलें, ‘ ही कुणाची खोली ? ’

‘ जीवानंद ठाकुरांची. ’ गोवर्धन म्हणाला.

‘ हे आणखी कोण ? ’ शांती उद्गारली, ‘ इथ तर कुणीच दिसत नाही ! ’

‘ कुठतरी गेले आहेत वाटतं. इतक्यांत खास येतील. ’

शांती म्हणाली, ‘ ही खोली सर्वांत उत्तम आहे. ’

‘ पण ही खोली मिळायची नाही. ’ गोवर्धन म्हणाला.

‘ कां मिळायची नाही ? ’ शांतीनें विचारलें.

‘ जीवानंद ठाकूर इथं राहातात. ’ गोवर्धन म्हणाला.

‘त्यांना म्हणाव, तुम्ही दुसरी खोली पहा.’ शांती म्हणाली.

‘असं कधी झालंय ? ते याच खोलीत रहातात. या खोलीचे मालक आहेत ते. त्यांच्या शब्दाला फार मान आहे इथं.’

‘बर तर, जा तूं.’ शांती म्हणाली, ‘मला जागा मिळाली नाही तर मी झाडाखाली पडून राहीन.’

गोवर्धनला निरोप देऊन ती त्या खोलीत शिरली. जीवानदाचें तिथें असलेलें कृष्णाजिन तिनें खालीं आथरलें, दिव्यांतली वात सारली आणि जीवानंदाची एक पोथी घेऊन वाचायला सुरवात केली.

थोड्या वेळानें जीवानद खोलीत आला. शांती पुरुषवेषांत होती तरीही तिला पाहिल्याबरोबर त्यानें ओळखलें. तो म्हणाला, ‘हे काय हे ! शांती ?’

अगदीं शातपर्णे पोथी खालीं ठेवून जीवानदाच्या तोंडाकडे पद्दात ती म्हणाली, ‘शांती कोण महाशय ?’

जीवानंदाची वाचा बसली—शेवटीं तो म्हणाला, ‘काय म्हटलंस ? शांती कोण महाशय ! तूंच नाहीस का शांती !’

शांती फणकाऱ्यानें म्हणाली, ‘मी नवीनानंद गोस्वामी.’

पुन्हा पोथी हाती घेऊन ती वाचू लागली.

जीवानंद मोठमोठयानें हसू लागला. तो म्हणाला, ‘हे बरं सोंग आपलंयस ! आणि म्हणे नवीनानंद ! कसला बेत योजून आलीस इथं ?’

शांती म्हणाली, ‘पहिल्या भेटीला कुणालाही ‘आपण’ ‘महाशय’ असं कांहींतरी म्हणून बोलायचं अशी सभ्य माणसाची रीत आहे. मी त्या रीतीचच अनुकरण केल. पण आपण का मला ‘तूं-तू’ म्हणताहां ?’

‘जशी आज्ञा.’ असें म्हणून जीवानंदांनें पदर पसरून हात जोडले आणि म्हटलें, ‘या सेवकाचा आपल्याकडे अत्यंत विनयपूर्वक असा प्रश्न आहे, कीं कोणत्या कारणासाठीं भरुईपूर सोडून या दीनाच्या स्थानांत महाशयाचं शुभागमन झालं आहे ? आज्ञा व्हावी.’

शांती अत्यंत गंभीरपणें म्हणाली, ‘थट्टा करायचं कारण नाही. भरुईपूर मला माहीत नाही. संतानधर्माचें व्रत घेऊन आज दीक्षित झालेली ही व्यक्ति तुमच्यासमोर आहे.’



‘सत्यानाश झाला !’ जीवानंद म्हणाला, ‘खरं कीं काय ?’

‘सत्यानाश कां ? आपणही दीक्षितच आहा.’

‘पण तूं स्त्री आहेस !’

‘कोण म्हणत ? कुणी सांगितलं तुम्हांला ?’

‘मला वाटलं होतं,’ जीवानंद म्हणाला, ‘माझी पत्नी स्त्रीजातीची आहे.’

‘पत्नी ?’ शांती उद्गारली, ‘पत्नी आहे का आपल्याला ?’

‘एक होती खरी !’ जीवानंद म्हणाला.

‘मीं आपली पत्नी-असा का आपला समज झालाय ?’

पुन्हां तसाच पदर पसरून जीवानंद मोठ्या आदवीने म्हणाला, ‘जी हां महाशय !’

‘थट्टा करायची लहर आलीय वाटतं आपल्याला ?’ शांती म्हणाली, ‘आपण काय करणार आहांत यापुढं ?’

जीवानंद म्हणाला, ‘आपल्या अंगावरचे कपडे जबरदस्तीने काढून घेऊन आपली अधरसुधा चाखून पाहणार आहे.’

‘कशाचं लक्षण हे ?’ शांती म्हणाली, ‘ही आपली स्वाभाविक दुष्ट बुद्धि, कीं भाग चढवायच्या बेफाम आवडीचा पुरावा ? कुठल्याही स्त्रीबरोबर एका आसनावरसुद्धा बसणार नाहीं अशी शपथ केलीय ना आपण ? मी स्त्री आहें असं खरोखरच जर आपल्याला वाटत असेल—दोरीला साप म्हणतात कुणीकुणी केव्हां केव्हां—तर आपण यावेळीं वेगळं आसन घेऊन खुशाल पलीकडे बसावं. आपल्याशीं बोलायची सुद्धा माझी इच्छा नाहीं.’ असें म्हणून शांती पुन्हां पोथी वाचू लागली.

जीवानंद मुकाटयानें माघार घेऊन निराळा विछाना टाकून झोपी गेला.



## तृतीय खंड

— १ —

देवाच्या दयेनें १७७० साल संपलें. बगालमघली सहा आणे लोकसंख्या— किती कोटी कोण जाणे—यमनगरीला पाठवून हें दुर्वत्सर कालाच्या उदरांत गेलें. १७७१ सालीं ईश्वर प्रसन्न झाला. पाऊस चांगला पडला, भूमीनें भरपूर धान्य दिलें. जे जिवत राहिले होते त्यांनीं पोट भरून अन्न खाह्ले. जे कित्येक अर्घपोटीं किवा उपासपोटीं होते त्यांना भरपूर अन्न पचलें नाहीं. कित्येक त्यामुळेच मेले.

भूमीनें घनधान्य दिलें, पण लोकसंख्या थकली होती. गावोगावचीं घरे रिकामी पडली होती आणि त्यांत कोरव्याकुऱ्यानीं आसरा घेतला होता. गांवातली शेताजमीन नागरण्यावाचून राहिली होती आणि त्यामुळे धान्याचें उत्पादन थकलें होतें—कचित त्या शेताचें जंगल होऊन गेलें होत.

बगात्यात धान्य पिकत होतें, पण खायला माणसें नव्हतीं. माल होता, पण गिऱ्हाईक नव्हते शेती पिकत होती, पण शेतकऱ्याला पैसा मिळत नव्हता—जमींदाराचा खंड भरणें शेतकऱ्याला अशक्य झालें होतें आणि राजाचे कर देणें जमींदाराला अशक्य झालें होत.

इकडे संतानसंप्रदाय रोज विष्णूची पूजा षोडशोपचारानें करीत होता. ज्याच्या घरीं बंदुक पिस्तुल सांपडे तिथून ते तें काढून घेऊन जात. भवानदानें सांगितलें होतें, कीं एका बाजूला हिरेमाणके, जडजवाहीर दिसलें आणि दुसऱ्या बाजूला एकादी मोडकी बंदूक दिसली, तर तें जडजवाहीर टाकून मोडकी बंदूक घेऊन या.

गावोगांव त्याचें हेर पाठवले गेले होते. ते गावांत जात आणि हिंदू भेटला कीं त्याला विष्णुपूजा करायला सांगत. तिथलीं वीसपंचवीस माणसें गोळा करा. यची आणि मुसलमानांच्या घराला आगी घालायच्या, असें चाललें होतें. जिवाच्या मीतीनें मुसलमान पळत होते आणि संतान त्याचें सर्वस्व लुटून विष्णुभक्तांना बांदून देत होते.

लुटीचा भाग मिळत असल्यामुळें गांवचे लोक खूप होऊन विष्णुमदिरांत संतानधर्माची दीक्षा घेत होते. संतान ढोण्यांत लाभ आहे, असेच सर्व लोकांना वाटूं लागलें होतें.

इतिहासात प्रसिद्ध झालेला इग्रज कुलातला प्रातःसूर्य वॉरन हेस्टिग्ससाहेब त्यावेळीं भारतवर्षाचा गव्हर्नर जनरल होता. कालिकत्यांत बसल्या बसल्या त्यानें एक लोखंडी सांखळी घडवली होती आणि त्या सांखळीनें सद्दीप, ससागरा भारतभूमी बांधून टाकायची त्यानें योजना केली होती. सिंहासनावर बसून जगदीश्वरानें एके दिवशीं खरोखरच त्याला ' तथास्तु ' म्हटलें होतें कीं काय, कोण जाणे ! तो काल अजून दूर होता. आजच्या काळांत मात्र सतानाच्या प्रचंड जयघोषानें वॉरन हेस्टिग्सला कापरे भरले होतें.

वॉरन हेस्टिग्सनें पहिल्याने फौजदारी सैन्य पाठवून ते बंड मोडायचा प्रयत्न केला. पण तें असे झालें, एकाद्या महातारीच्या तोंडचा देखील हरिनामाचा घोष ऐकला, तर फौजदारी शिपाई पळून जाऊं लागले. निरुपाय होऊन वॉरन हेस्टिग्सनें कॅप्टन टॉमस नावाच्या एका निष्णात सैनिकाला अधिनायक करून कंपनीचे एक भलेमोठे सैन्य बड मोडण्यासाठीं पाठवून दिले.

मुकामावर आल्यावर कॅप्टन टॉमसने बंड मोडण्याचे उपाय योजायला सुरवात केली. राजाचें सैन्य आणि जमीदाराचें सैन्य घेऊन कंपनीच्या सुशिक्षित आणि अत्यंत बलिष्ठ अशा हत्यारी सैन्यात त्याने सामील केले. त्या सैन्याच्या वेगवेगळ्या तुकड्या पाडून त्या प्रत्येक तुकडीवर त्यानें अधिपति नेमले. या प्रत्येक तुकडीला देशाचा एकेक भाग नेमून दिलेला होता. त्या भागात त्या तुकडीनें जायचे आणि तो तो भाग जाळें टाकणाऱ्या कोळ्याच्या युक्तीनें आपल्या ताब्यात घ्यायचा, असा त्याचा हुकूम होता. बंडखोर दिसला, कीं बेघडक कीडमुंगीसारखा चिरडून टाकायचा हुकूम त्यानें

दिला होता. कंपनीचे सैनिक कुणी गांजा, तर कुणी रम शॉकून बंदूक खांद्यावर टाकून संतानांची कत्तल करायला घावू लागले होते.

पण यांवेळीं संतानाची संख्या फारच मोठ्या प्रमाणांत वाढली होती. ते अजिंक्य झाले होते. शेतकरी कोयतीनें गधत कापीत जातो त्याचप्रमाणें टॉमसचे सैन्य ते सपासप कापून टाकीत होते. 'हरि हरि' च्या जयघोषानें टॉमसच्या कानठाळ्या बसत होत्या.

— २ —

त्यावेळीं ईस्ट इंडिया कंपनीच्या बऱ्याचशा रेशमाच्या वखारी होत्या. शिवग्रामांत अशीच एक वखार होती. या वखारीचा अध्यक्ष डनीवर्थ नांवाचा एक साहेब होता. या वखारीच्या संरक्षणासाठीं भरपूर बंदोबस्त केलेला असल्यामुळें डनीवर्थ साहेब कसाबसा जीव धरून राहिला होता. त्याला आपली बायकामुलें कालिकत्याला पाठवून द्यावीं लागलीं होतीं आणि तो स्वतः संतानांपासून कसेबसें आपलें रक्षण करीत होता.

या प्रदेशात अशावेळीं कॅप्टन टॉमसाहेब दोनचार तुकड्या फौज घेऊन आला. या काळात शूद्र, डोम प्रभृति खालच्या दर्जाचे संतान लूटमार करीत गाजत होते. त्यानीं कॅप्टन टॉमसच्या रसदीवर हल्ला केला. कॅप्टन टॉमसच्या सैन्यासाठीं उत्तम तूप, मुरगी आणि तादूळ, गाडी भरून जात असलेलें पाहून डोम, वागदी लोकांच्या या तुकडीच्या तोंडाला पाणी सुटलें. त्या गाडीवर त्यांनीं हल्ला केला. पण कॅप्टन टॉमसच्या शिपायांच्या हातच्या बंदुकांतल्या चारदोन गोळ्या खाताच ते पळून गेले.

कॅप्टन टॉमसनें लगेच कालिकत्याला रिपोर्ट पाठवला—आज आमच्या एकशेंसत्तावन शिपायांनीं चौदा हजार सातशें बंडखोराचा पराभव केला. बंडखोरांपैकीं दोन हजार एकशें त्रेपन्न लोक मेले, एक हजार दोनशें तेहेतीस लोक जखमी झाले आणि सात जण कैद झाले.

यांतली शेवटचीच बाब काय ती खरी होती !

डनीवर्थसाहेबाच्या घरांत मटन मुर्गीची सुबत्ता होती; उत्तम प्रकारची दारू होती. नाना प्रकारचे शिकार केलेले पशुपक्षी त्याच्या जेवणाच्या टेबलावरच्या

पक्काजात शोभा देत होते. भत्या मोठ्या मिशांचा बबर्जी प्रतिद्वीपदीच होता. अर्थात् मुळीच तक्रार न करता कॅप्टन टॉमस साहेबांनी त्याच्या घरी ठाण मांडले.

इकडे भवानंद भयकर चिडला होता. कॅप्टन टॉमससाहेबबहादुराची मुंडी छाटून टाकायला केव्हां मिळेल असें त्याला झाले होते. इंग्रज लोक आले होते ते भारतवर्षाच्या उद्वारासाठीच हे संतानांना त्यावेळी पटले नव्हते. जिये खुद्द कॅप्टन टॉमससाहेबांच्या समसामायिक जोडीदार इंग्रजांना याची कल्पना नव्हती, तिथे संतानांना ते कसे कळावे ?

साहेबबहादुराना शिकारीची फार आवड होती. मधूनमधून शिवग्रामच्या शेजारच्या अरण्यांत ते शिकारीला जात असत. एके दिवशी डनीवर्थसाहेबाबरोबर घोड्यावर बसून बरेचसे शिपाई बरोबर वेऊन कॅप्टन टॉमस शिकारीला निघाला होता. टॉमससाहेब जितका शूर, तितकाच धाडसी होता. इंग्रजांच्या जातीत त्याच्या तोडीचा शूर माणूस क्वचितच दिसून आला असता.

त्या घनदाट जंगलांत वाघ, अस्वल, रानरेडे भरपूर होते. शिकार करीत करीत तो बराच दूर गेला. पुढे जायला रस्ता नाही असे पाहून सारेच तिथे थांबले. डनीवर्थसाहेब एकदा याच जंगलात एका भयंकर बाघाच्या तडाख्यात सांपडणार होता, त्या आठवणीने तोही पुढे जायला नाराज होता. सारेच परत जायला निघाले होते. 'तुम्ही जा हवे तर. मी येणार नाही.' असे म्हणून कॅप्टन टॉमस त्या घनदाट जंगलात घुसला.

वस्तुतः त्या जंगलांत रस्ताच नव्हता. घोड्याला जायला वाटच नव्हती. घोड्यावरून खाली उतरून साहेबाने खांद्यावर बंदूक टाकली आणि तो एकटाच जंगलांत घुसला. बाघाच्या शोधासाठी तो इकडे तिकडे हिंडत होता, पण वाघ कुठेच दिसून आला नाही.

त्याने काय पाहिले ? एका मोठ्या झाडाखाली वेलीच्या झाळकीत तो कोण बसला होता ?

तो एक तरुण संन्यासी होता. तो फार देखणा होता. कॅप्टन टॉमस चकित झाला—पण त्याचवेळी त्याला रागाचा झटका आला. त्याला देशी भाषा येत होती. त्याने विचारले, 'कोण तू ?'

संन्यासी म्हणाला, 'मी संन्यासी आहे.'

कॅप्टन म्हणाला, 'तू बंडखोर आहेस.'

'बंडखोर म्हणजे काय?'

'मी तुला गोळी घालून ठार करीन.'

'खुशाल ठार कर.' संन्यासी म्हणाला.

कॅप्टन क्षणभर साशंक झाला होता. गोळी घालावी की नाही असा विचार करीत असताना त्या संन्याशाने त्याच्यावर विजेच्या वेगाने झडप घातली आणि त्याच्या हातची बंदूक काढून घेतली.

संन्याशाने आपल्या अंगावरचे हरणाचे कातडे फेकून दिले. एका झटक्या-सरशी जटा मोकळ्या करून पाठीवर केस मोकळे सोडले. कॅप्टन टॉमसला दिसून आले की ती अत्यंत सुंदर अशी स्त्री होती.

ती सुदरी हसत हंसत म्हणाली, 'साहेब, मी स्त्री आहे. मी कुणावरही हात टाकीत नाही. मी एक प्रश्न विचारते, हिंदु मुसलमानात मारामारी सुरू आहे, त्यात तुम्ही मधे कां पडतां? तुम्ही आपल्या घरीं निघून जा.'

'कोण आहेस तू? साहेबाने विचारले.

शांती म्हणाली, 'मी संन्यासिनी आहे हें दिसतंय ना तुला? ज्याच्या-बरोबर लढाई घायला तू आला आहेस, त्यातल्याच एकाची मी बायको आहे.'

साहेबाने विचारले, 'तू माझ्या घरीं राहशील?'

'घरीं म्हणजे कशी?' शांतीने विचारले, 'तुझी रखेली म्हणून?'

साहेब म्हणाला, 'बायकोसारखे रहायचं—पण लग्न करायचं नाही.'

शांती म्हणाली, 'मलाही एक विचारायचय—आमच्या घरीं एक माकड होतं. तें परवा मेलं. त्याचा पिंजरा मोकळा पडला. तुझ्या कंबरेला सांखळी बांधली तर तू त्या पिंजन्यात राहाशील? तुला खूप वेळीं खायला मिळतील. खूप मोठी केळ्यांची बाग आहे आमची.'

'तू फार स्पिरिटेड वुमन दिसतेस!' साहेब म्हणाला, 'तुझं करेज पाहून मी खूष झालोय. तू आतां माझ्या घरीं चल. तुझ्या नवरा या लढाईत मेलला म्हणजे तू काय करणार आहेस?'

'तर मग माझही एक सांगण ऐक.' शांती म्हणाली, 'दोनचार दिवसांत लढाईला तोंड लागणार. ही लढाई तुम्ही जिंकली आणि मी ह्यात राहिले तर

मीं तुझी रखेली होऊन राहीन. पण जर आमचीच जीत झाली तर तूं माकड बनून आमच्या पिजऱ्यात केळीं खात बसशील का ? ’

‘ केळीं खायला फार छान असतात ! साहेब म्हणाला, ‘ आहित का तुझ्यापाशीं ? ’

‘ घे, तुझी बंदुक घे ’ शांती म्हणाली, ‘ तुझ्यासारख्या जगली माणसाबरोबर कोण बोलायला बसलंय ! ’

बदूक त्याच्या अंगावर फेकून शांती हंसत हंसत तिथून निघून गेली.

### - ३ -

साहेबाला सोडून देऊन शांती जगलांत शिरली. हरिणाच्या बच्चासारखी उड्या मारमारीत ती जगलांतून जात होती.

त्या जागीं जगल अगदीं घनदाट होतें. आत कुणी राहिलें तर बाहेरच्या माणसाला तें दिसलें नसतें. शांती त्या तशा जंगलांत घुसली. त्या जागीं झाडांच्या फांद्याखालीं झाकून राहिलेली एक छोटीशी झोंपडी होती. तीं झाडांच्या काटक्यांनीं बाघलेली होती आणि तिचें छप्पर झाडांच्या पात्याचेंच होतें. तिची खालची तक्तपोशी लाकडी असून मातीनें सारवलेली होती. दाराचें झडपही पालावेलीचें होतें.

त्या झोंपडींत वसून जीवानंद सारंगी वाजवीत होता.

शांतीला पाहतांच जीवानंद म्हणाला, ‘ इतक्या दिवसांनीं पाण्याला भरती आलीय वाटतं ? ’

‘ डबक्याला कधीं भरती का येत असते ? ’ शांतीनें हंसत हंसत उतर दिलें.

जीवानंद खिन्न होऊन म्हणाला, ‘ असं पद्दा शांती, माझ्याकडून व्रतभंग झाला आहे. माझे प्राण खर्ची पडलेच आहेत. हातून पाप घडलं त्याचं प्रायश्चित्त केलंच पाहिजे. याचपूर्वीं तें केलं असतं, पण तूंच म्हटलंस म्हणून थांबलोय. आतां लौकरच घनघोर युद्ध माजणार आहे. त्या लढाईच्या मैदानावरच हें प्रायश्चित्त ध्यायचं—प्राण सांडायचे, हें ठरलेलंच आहे. मीं मरायच्या दिवशीं—’





ती सारखीं भाड्यांचा ठणठणाट करीत होती, पातेल्यांत पळी वाजवीत होती, पुढें येणारे केस सारखे हातानें सारीत आपल्याशींच बडबडत होती. अशावेळीं भवानंद येऊन तिचें हजर झाला. तो म्हणाला, 'टाकरूणअक्का, प्रातःप्रणाम !'

भवानंद पाहतांच आक्का घाबरीघुबरी होऊन कापडचोपड नीटनीटके करूं लागली. होती पाचहात साडी. ते वस्त्र जवळजवळ कमरेभोवतीं गुडाळण्यांत गेलें होतें. जेमतेम अब्रू झांकण्या इतकाच पदर तिनें अंगावर घेतला होता. शक्य तितक्या लौकर आठ हात साडी विकत ध्यायचा निश्चय करून ती म्हणाली, 'कसं काय गोसावीं ठाकूर, यावं, याव ! तुम्ही मला कसला प्रणाम करतां ?'

'माझी बडी वहिनी ना तूं ?' भवानंद म्हणाला.

'तुम्ही म्हणतां म्हणून !' गौरी म्हणाली,

तुम्ही गोसावी माणूस—आमच्या लेखीं देवासारखे. बर बरं, आता प्रणाम केलातच आहा तेव्हा म्हणतें—चिरजीव व्हा. तसं म्हटल तर त्यांत काहीं बिघडलं नाहीं. मी तशी वयानं मोठीच आहे.

भवानदापेक्षा गौरीदेवी चागली पंचवीस वर्षांनीं वडील होती. पण चतुर भवानंद म्हणाला, 'असं कसं म्हणतेस आक्का ? मी तुला आपलं 'आक्का' म्हणतो म्हणून—तस हिशेब करून पाहिलं तर तूं माझ्यापेक्षा सहा वर्षांनीं लहान आहेस. तुला नाहीं आठवत ? आम्हां वैष्णव लोकांत लहान मोठीं माणसं आहेतच कीं नाहीं ! त्यांतून वैष्णवच आम्हीं मठपतीला सागून तुझा पुनर्विवाहच लावून दिला असता. हेंच सांगायला आलों होतो मी.'

'काय बोलतां हे ?' गौरी म्हणाली, 'असं भलतच बोलूं नये. मी विधवा आहे ना ?'

'म्हणूनच तुझा पुनर्विवाह लावायचा.' भवानंद म्हणाला, 'पुनर्विवाह लावतात तो विधवेचाच ना ?'

'काय वाटेळ तें कर बाबा !' गौरी म्हणाली, 'तुम्ही आहांत पंडीत. मी एक बायकोमाणूस—मला काय कळतंय ? मग केव्हा लावणार आहेस पुनर्विवाह माझा ?'

भवानंदाला हंसू लोटलें होतें. तें कसें बसें आवरीत तो म्हणाला, ' आमच्या ब्रह्मचान्याची आणि तुझी गांठ पडली, कीं तें सहज होऊन जाईल. बर बर, आतां सांग, ती कशी काय आहे ? '

गौरीला वाईट वाटले एकंदरीत ती पुनर्विवाहाची गोष्ट म्हणजे थट्टाच होती तर ! ती म्हणाली, ' ती काय असायची ? जशी आहे तशी आहे. '

भवानंद म्हणाला, ' एकदा जाऊन ती कशी काय आहे, ते पाहून ये तर खरी. तिला सांग, म्हणावं मीं आलों आहे—मला भेटायचं आहे. '

गौरीदेवीनें भाताची हंडी खाली उतरून ठेवली आणि हात धुऊन घेऊन जिन्याच्या पायच्या घडाघडा चढत ती वरच्या मजल्यावर गेली. तिथें एक खोलींत एक फाटक्या चटईवर एक सुंदर स्त्री बसली होती. तिच्या सौंदर्यावर एक प्रकारची काळी छाया आलेली दिसत होती. तिचें मुळचें तेज ओसरले होतें.

तिच्या आजूबाजूला दोनतीन ताडपत्राच्या पोथ्या पडल्या होत्या. खुंदीवर जपाची माळ टागलेली होती. भितीवर मधून मधून जगन्नाथ, बलराम, सुभद्रा, कालियामर्दन, वस्त्रहरण, गोवर्धनधारण प्रभृति कृष्णलीलेंतली चित्रें काढलेली होती. गौरीच्या सागण्यावरून भवानंद त्या खोलीत आला आणि म्हणाला, ' कसं काय कल्याणी, प्रकृति ठीक आहे ना ? '

' किती दिवस हा प्रश्न विचारणार तुम्हीं ? ' कल्याणी म्हणाली, ' माझी प्रकृति नीट असल्याचं तुम्हाला काय किंवा मला काय,—काय होय ? '

' जो झाड लावतो तोच त्याला रोज पाणी घालतो. ' भवानंद म्हणाला, झाड मोठं वाढलं, कीं त्याला समाधान वाटत. तुझ्या मृतदेहांत मीं जीवनाचं बीज रोवलं, ते वाढतंय कीं नाहीं, तें विचारायला नको का ? '

' विषवृक्ष कधीं मरतो का ? ' कल्याणी म्हणाली.

' जीवन म्हणजे विष का ? ' भवानंदानें विचारलें.

कल्याणी म्हणाली, ' जीवन म्हणजे विष नसतं, तर अमृत टाकून मी त्याचा नाश करायला का सरसावलें असतें ? !

' तेंच विचाराव असं मला सारखें वाटत होतं. पण विचारायचा धीर होत नव्हता. कुणी तुझ जीवन विषमय केल ? '

कल्याणीनें शांतपणे उत्तर दिलें, ' कुणीच माझ जीवन विषमय केल नव्हतं. जीवनच मुळीं विषमय आहे. माझं जीवन विषमय आहे, आपल जीवन विषमय आहे, सर्वांचच जीवन विषमय आहे. '

' खरोखरच कल्याणी, ' भवानंद म्हणाला, '—माझं जीवन विषमय झालेंय. ज्या दिवसापासून—बर बर, तुझा व्याकरणाचा अभ्यास कितीसा झाला ? '

' मुळींच नाही. '

' आणि अभिधान ? '

' मला नाही आवडत तें. '

भवानंद म्हणाला, ' विद्याव्यासंगाबद्दल तुला उत्कंठा असलेली दिसत होती, आतां ही अश्रद्धा का उत्पन्न झाली ? '

कल्याणी म्हणाली, ' आपल्यासारखे महापंडित देखील जर पापाला प्रवृत्त होतात, तर विद्यासंपादन न केलेलीच बरी माझ्या पतीची कांहीं खबर मिळालीय का महाराज ! '

' पुन्हां पुन्हां हाच प्रश्न का करतेस ? ' भवानंद म्हणाला, ' तो तर तुझ्या लेखीं मेल्यासारखाच आहे. '

' नाही ! ' कल्याणी म्हणाली, ' त्यांच्या लेखीं मीं मेलेलीं आहे, माझ्या लेखीं ते नव्हत. '

' तुझ्या लेखीं तो मेल्यागत व्हावा म्हणूनच ना तूं जीव दिलास ! ' भवानंद म्हणाला, ' पुन्हां पुन्हां तेच कशाला विचारतेस कल्याणी ? '

' मेल्यानं काय संबंध तुटतो ? ' कल्याणी, म्हणाली ' कसे आहेत ते ? '

' खुशाल आहेत. ' भवानंद म्हणाला.

' कुठे आहेत ते ? पदचिन्ह गांवीं ? '

' तिथंच आहेत. '

' काय करताहेत तिथं ? '

' भवानंद म्हणाला, ' जें करीत होते तेंच. गड उभारताहेत, शस्त्रं घडवताहेत. त्यांनीं तयार केलेलीं शस्त्रं आज हजारोंहजार सतान वापरताहेत. त्यांच्याच कृपेनं तोफ, बंदूक, दारूगोळा या वस्तूंचा अभाव आतां आमहाला जाणवत

नाहीं. सर्व संतानांत तो श्रेष्ठ होऊन बसला आहे. फार मोठे उपकार झाले आहेत त्यांचे आमच्यावर. आज संतानांचे ते उजवा हात आहेत. '

कल्याणी म्हणाली, 'माझ्या सुकुमारीची काहीं खबर मिळवलीय का तुम्हीं ?  
' बरेच दिवसांत तिची खबर कळली नाही. ' भवानंद म्हणाला, 'जीवानदाला अलीकडे त्या बाजूला जायला सवड झाली नाही. '

' तिची खुशाली काढून मला कळवाल का ? ' कल्याणी म्हणाली, 'आतां पती मला वर्ज्य आहेत. आता जगलेंच आहे, तर मुलीला कां टाकून देऊं ? यावेळीं माझी सुकुमारी मला मिळाली, तर या जीवनांत तेवढच समाधान मिळेल मला. माझ्यासाठीं एवढी तसदी घ्याल का ? '

' अगदीं अवश्य ! ' भवानंद म्हणाला, 'तुझी मुलगी तुला आणून देईन-पण त्यानंतर ? '

' त्यानंतर काय ठाकूर ? ' कल्याणीने विचारलें.

' नवरा आणून द्यायला सागणार आहेस ? '

' आपखुषीनं मी त्यांचा त्याग केला आहे. '

' आणि त्याच व्रत संपूर्ण झालं तर ? '

' तर मी त्यांचीच होईन. ' कल्याणी म्हणाली, 'मी जिवंत आहें हें माहीत आहे का त्यांना ? '

' नाही. ' भवानंद म्हणाला.

' आपली अन् त्यांची कधी भेट होते का ? '

' माझ्याबद्दल काहीं बोलतात का ? '

' मुळींच नाही. ' भवानंद म्हणाला, 'मरून गेलेल्या स्त्रीचा तिच्या नवऱ्याशी संबंध कसला ? '

' पण ते विचारतात का काहीं ? '

भवानंद म्हणाला, 'तुला पुन्हां लग्न करतां येईल. तुझा पुनर्जन्म झाला आहे. '

' माझी मुलगी आणून घाल का मला ? '

' खास आणून देईन. ' भवानंद म्हणाला, 'तुला पुन्हां लग्न करता येईल. '

' तुमच्याबरोबर का ? '

' मी तसंच म्हटलं तर ? '

‘ मग तुमचा संतानधर्म कुठे जाणार ? ’

‘ समुद्राच्या तळाला ! ’

‘ आणि परलोक्यांचं काय ? ’ आणि तुमचं हें महाव्रत ? कल्याणीने विचारलें, ‘ अन् हें तुमचं नांव—भवानंद ? ’

‘ तेंही समुद्राच्या तळाला ! ’

कल्याणीने विचारलें, ‘ हें सारं कांहीं समुद्राच्या तळाला नेऊन बुडवतांहा तें कशापायी ? ’

‘ तुझ्यापायी ! ’ भवानंद म्हणाला, ‘ असं पहा, मनुष्य असो, ऋषि असो, सिद्ध असो, कीं देवता असो, त्याचं मन अनावर असतं. संतानधर्म म्हणजे माझा प्राण-पण आज तुला पहिल्यानंच सांगतो, कीं तूं माझ्या प्राणाचाही प्राण आहेस. ज्या दिवशीं मीं तुला प्राणदान दिलं, त्याच दिवसापासून मीं तुझ्या पायतळीं विकला गेलों.

आज चार वर्षे हा प्राणसुद्धा जळतो आहे. भडका—कल्याणी, भडका होतोय या जीवाचा ! ज्वाळा पेटताहेत. त्या पेटत ठेवायला हवं ते इंधन माझ्यापाशीं नाहीं. आतां प्राण जाऊं पाहताहेत. चार वर्षे सहन केलं, आतां असह्य झालय. तूं माझी होशील ? ’

कल्याणी म्हणाली, ‘ जो इद्रियांच्या आहारीं जातो, त्याला संतानधर्मानं मृत्यूचं प्रायश्चित्त सांगितलं आहे असं तुमच्याच तोंडून मीं ऐकलं होतं. खरं आहे ना ते ? ’

‘ अगदीं खर आहे. ’ तो म्हणाला.

‘ तर मग मृत्यु हेंच तुमचं प्रायश्चित्त ? ’

‘ हो. ’ भवानंद म्हणाला, ‘ त्याला एकच प्रायश्चित्त—मृत्यु ! ’

कल्याणीने विचारलें, ‘ मीं तुमची इच्छा पुरी केली तर तुम्हीं जीव घाल ? ’

‘ खात्रीनं जीव देईन. ’ भवानंद म्हणाला.

‘ मीं तुमची इच्छा केव्हांही पूर्ण करणार नाहीं. ’ कल्याणी म्हणाली, ‘ तुम्ही केव्हां जीव देणार आहांत ? ’

‘ आगामी लढाईत. ’ भवानंद म्हणाला.



‘तुम्ही जाऊन तिला भेटलां होतां ? त्या तरुणीवर तुम्ही भारीच अनुरक्त झालां आहां !’

क्षणभर विचार करून भवानंद म्हणाला, ‘हा पाठपुरावा का चाललाय धीरानंद ? बर तर, सांगतो. तू म्हणतोयस तें सारं खर आहे. तुझ्याखेरीज दुसऱ्या कुणाला ही गोष्ट माहीत झालीय का ?’

‘कुणालाही नाही.’ धीरानंद म्हणाला.

भवानंद म्हणाला, ‘तर मग मी तुझा जीव घेतला की या कलंकांतून मी मुक्त होईन—होय ना ?’

धीरानंद म्हणाला, ‘अगदीं बरोबर !’

‘ये तर मग.’ भवानंद म्हणाला, ‘या निर्जन जागीं आपण दोघेही द्वंद्व-युद्ध करूं. शस्त्र आहे तुझ्याजवळ ?’

‘आहे.’ धीरानंद म्हणाला, ‘रिकाम्या हातानं कुणाची छाती आहे या गोष्टी बोलायची ? युद्धच कराव असं जर तुला वाटत असेल, तर मीं ते अवश्य करीन. संतानांसंतानांत विरोध निषिद्ध आहे, पण स्वसरक्षणासाठीं कुणाशींही विरोध करण निषिद्ध नाही ! तरीपण जें काहीं तुला सांगाव म्हणून मीं तुला शोधित होतो, तें सार ऐकून घेतल्यावर मग आपण लढलो तर बर नाही का व्हायच ?’

‘काहीं हरकत नाही.’ भवानंद म्हणाला, ‘आतां बोल.’

भयानातून तरवार बाहेर काढून धीरानंद पळून जाऊं नये म्हणून भवानंदानें ती त्याच्या खाद्यावर ठेवली.

‘मीं आतां अस सांगत होतो, ‘धीरानंद म्हणाला, ‘तूं कल्याणीशीं विवाह कर.’

‘कल्याणी !’ भवानंद उद्गारला, ‘तुला नावसुद्धा माहीत आहे तिच ?’

धीरानंदानें विचारलें, ‘विवाह का करीत नाहीस तिच्याबरोबर ?’

‘तिचा नवरा ह्यात आहे.’

धीरानंद म्हणाला, ‘वैष्णवांत तसे विवाह होतात.’





घातकी आदेश. तुला मारण्यानं ब्रह्महत्या होणार नाही. मी तुझा जीव घेणार ! ’

त्याचें भाषण पुरे व्हायच्यापूर्वीच घीरानद धापा टाकीत पळून गेला. भवानंदानें त्याचा पाठलाग केला नाही कांहीं वेळपर्यंत तो सुन्न होऊन राहिला होता. जेव्हां तो घीरानंदाला शोभायला गेला त्यावेळीं तो त्याला सांपडला नाही.

— ६ —

मठांत न जाता भवानंद त्या घनदाट जंगलांत शिरला. त्या जंगलात एका जागीं एका फार मोठ्या इमारतीचा पडका भाग होता. त्या पडीक इमारतीवर गवत आणि झुडपें दाट उगवलीं होती. त्या जागीं सापांनीं आपली राहायची जागा केली होती. त्या पडलेल्या इमारतीचा एक भाग मात्र शाबूत होता. ती स्वच्छ करून राखलेला दिसत होता. भवानंद त्या जागी जाऊन बसला आणि विचार करूं लागला.

काळोख अगदीं मिट्ट पडला होता. त्यांत तें जंगल अगदीं अफाट होतें, घनदाट होतें, जनशून्य होते. झाडापेडांची तिथें इतकी गर्दी झाली होती, कीं जंगली जनावरांना देखील तिथून वाट काढणें अशक्य झालें असतें. या निर्जन अंधकारांत भवानंद एकटाच बसून राहिला होता.

त्याच्या लेखीं पृथ्वी आतां नष्टप्राय झाली होती—नुसतें भीतीचें कारण होऊन बसली होती. एवढीमुद्धा हालचाल न करतां तो कपाळावर हात ठेवून आपल्याशीच बोलत होता, ‘जे व्हायच असं ठरून गेलय, तें होणारच. गंगेच्या झपाटेबंद प्रवाहात हत्तीदेखील एकाद्या ढलपीसारखा वाहून जातो, तसाच इंद्रियांच्या प्रवाहात मीही वाहून गेलों, याचच दुःख मला वाटतंय. एका क्षणात देहाचा नाश करता येईल—देहाचा नाश म्हणजे इंद्रियाचा नाश. त्या असल्या क्षणभंगुर इंद्रियांच्या आहारी मीं कसा गेलों ? आता मरणच श्रेयस्कर ! घर्मेत्यागी कसा झालों ? छेः छेः आता मेलंच पाहिजे. ’

घर्माच्या ठायीं माझी श्रद्धा राहूं दे. पापापासून मला परावृत्त कर. हे गुरुदेव घर्माच्या ठायीं माझी मति स्थिर होऊं दे.

त्या भयाण जंगलांतून अत्यंत मधुर असा मानवाचा मर्मभेदी आवाज ऐकू आला. कुणी तरी म्हटलें, 'धर्माच्या ठायीं तुझी मति राहिल—माझा आशीर्वाद आहे हा.'

भवानंदाच्या देहांवर रोमांच उभे राहिले. तो उद्गारला, 'है काय ! हा तर गुरुदेवांचा आवाज ! महाराज, कुठ आहा आपण ? यावेळीं या दासाला दर्शन द्या !'

पण कुणी दर्शन दिलें नाहीं, कीं उत्तरही दिलें नाहीं. भवानंद पुन्हां पुन्हां हाका मारीत होता, पण उत्तर मिळत नव्हतें. इकडे तिकडे त्यानें खूप शोधून, पाहिलें, पण कुठेच कुणी सांपडलें नाहीं.

रात्र संपली, प्रभात झाली, सूर्य वर येऊं लागला. त्या अरण्यांतल्या झाडांच्या शेंड्यावर सूर्याचे किरण चमकू लागले त्यावेळीं भवानंद येऊन मठांत शिरला. येताक्षणींच त्याच्या कानांत शब्द आले,—'हरे मुरारे ! हरे मुरारे !'

त्यानें ओळखलें. हा सत्यानंदाचाच आवाज. प्रभू फिरून आले होते.

जीवानंद त्या झोपडींतून बाहेर गेल्यानंतर शांतीदेवी हातीं सारंगी घेऊन गाऊं लागली :—

प्रलय प्रयोधिजले धृतवानसि वेदम् ॥  
विहितवहित्र चरित्रमखेदम् ।  
केशवधृत मीनशरीर ॥  
जय जगदीश हरे ॥

कवी जयदेवाच्या स्फूर्तींतून निर्माण झालेलें ते मधुर स्तोत्र शांतीदेवीच्या फांटांतून राग-ताल लयबद्ध बाहेर निघत होतें. त्या अफाट जगलांतील अनंत स्तब्धता त्या गायनानें भंग पावत होती.

त्या काळीं बाहेरून कुणीतरी गंभीर स्वरात गायला सुरवात केली. तो आवाज मेघगर्जनेसारखा गंभीर होता :—

म्लेंच्छ निघहनिधने कलयसि करवालम् ।  
धूमकेतुमिव किमपि करालम् ॥  
केशवधृत कल्कशरीर ।  
जय जगदीश हरे ॥

शातीनें भक्तिभावानें सत्यानंदाच्या पायावर मस्तक ठेवलें. ती म्हणाली, 'प्रभो, असं कुठलं माझं भाग्य, कीं त्यामुळ आपल्या चरणांचं मला इथं दर्शन झालं ? मला आज्ञा करा—मीं काय केलं पाहिजे ?'

सत्यानद म्हणाले, 'मुली, तुझं कुशलच होईल.'

'तें कसं शक्य आहे ठाकूर ?' शांती म्हणाली, 'तुमच्या आज्ञेनं मला वैधव्य प्राप्त व्हायचं हें तर ठरलेलंच आहे.'

'मुली, मीं तुला ओळखलं नव्हतं.' सत्यानद म्हणाले, 'दोरीची ताकद न ओळखतां मीं ती जास्त ताणली. तूं माझ्यापेक्षांही ज्ञानी आहेस. याचा उपाय आतां तूंच कर. मला सार कांहीं कळल आहे हें तू जीवानंदाला कळूं देऊं नकोस. तुझ्या आकर्षणामुळं आजवर स्यानं जीव धरून ठेवला आहे, तसाच तो पुढंही धरून ठेवतां येईल त्याला. एवढं झालं म्हणजे माझं कार्य यथास्थित पार पडेल.'

शांती रागाला येऊन म्हणाली, 'हें काय ठाकूर ! माझा पति आणि मीं म्हणजे एकच आत्मा. तुमचं माझं जे जे काहीं बोलणं झालं आहे तें तें मी त्यांना सांगणार. मरावंच असं वाटलं तर ते जीव देतील—त्यानं माझ काय नुकसान होणार ? मीं सुद्धां त्यांच्याबरोबरच देह ठेवीन. स्यानाच तेवढा स्वर्ग मिळेल अन् मला मिळायचा नाही, अस का तुम्हाला वाटतं ?'

सत्यानंद म्हणाला, 'आजपर्यंत मीं कधीं हार खाल्ली नव्हती. आज तुझ्या-समोर मीं हरलों. आई, मीं तुझं लेकरुं आहे. या लेकरावर दया कर. जीवानंदाच्या प्राणाचं रक्षण कर. तुझेही प्राण जाऊं देऊं नकोस, तरच माझं कार्य यशस्वी होईल.'

वर आकाशांत विजली कडाडून हंसली.

शांती म्हणाली, 'माझ्या पतीचा धर्म आहे त्यांच्याच हातीं—त्यांच्या घर्मापासून त्यांना परावृत्त करणारी मी कोण ? इहलोकीं पति हा स्त्रीचा देव—पण परलोकीं सर्वांचाच देव—धर्म. माझ्या दृष्टीनं माझा पति माझ्यापेक्षां मोठा, त्यापेक्षां माझ्या घर्मावर मला केव्हांही पाणी सोडतां येईल—माझ्या पतीच्या घर्मावर कां मीं जलाजली देऊं ? तुमच्या अनुज्ञेप्रमाणें माझा पति मरणार असेल तर खुशाल मरूं दे—मीं त्याला नको म्हणणार नाही.'

एक मोठा सुस्कारा सोडून सत्यानंद म्हणाला, ‘मुली, या घोर व्रताचं मुख्य अंग म्हणजे बलिदान. आम्हा सर्वांनाच हें बलिदान करणं भाग आहे. मीं मरून जाईन-जीवानंद भवानंदही मरून जातील-कदाचित तूंही मरून जाशील-पण एक ध्यानात ठेव मुली, काहींतरी कार्यं करीत मेलं पाहिजे. निष्कारण जीव देण्यात काय अर्थ ? मीं सद्बोधित माझ्या देशालाच ‘आई’ म्हटलं, दुसऱ्या कुणालाही कधी ‘आई’ म्हटलं नाहीं. या सुजला घरणीशिवाय आम्हीं पोरकेच आहों-नाहीं का ? आणि आतां तुलाही आईच म्हटलं,-आई या नात्यान या संतानाच कार्यं तू कर-ज्या योगेकरून हें कार्यं यशस्वी होईल, तेंच कर ! जीवानंद जगला पाहिजे, तूंही जगली पाहिजेस.’

एवढेंच बोलून सत्यानंद ‘हरे मुरारे मधुकैठभारे’ गातगात निघून गेले.

- ८ -

सत्यानंद आल्याची बातमी संतानसंप्रदायांत चौंहीकडे पसरली. साऱ्या संतानाना त्यांनीं आमंत्रण धाडलें होतें. ते त्यांना काहींतरी विशेष सागणार होते. चौंहीकडून गटागटांनीं सतान मंडळी नदीकांठी येऊन गोळा होऊं लागली. त्या नदीच्या वाळवटात दहा हजार संतान गोळा झाले. सत्यानंदांच्या आगमनानें आनंदित होऊन ते सारखा जयजयकार करीत होते.

सत्यानंद कोणत्या कामासाठीं आणि कुठे गेले होते ते साऱ्यांनाच कांहीं माहित नव्हते. संतानाना विजयप्राप्ती व्हावी म्हणून तपश्चर्या करण्यासाठीं ते हिमालयांत गेले होते असा प्रवाद होता. जो तो एकमेकांच्या कानाला लागून म्हणत होता, ‘महाराजांची तपःसिद्धि झाली आहे. आता आमचं राज्य होणार.’

आपलें राज्य होणार या कल्पनेनें बेभान होऊन ‘घरा, मारा, म्लेंच्छांचा नाश करा !’ म्हणत सारेच ओरडत होते. कुणी म्हणत होते, ‘जय सत्यानंद महाराज की जय !’ कुणी गात होते, ‘हरे मुरारे मधुकैठभारे !’ कुणीकुणी तर ‘वंदे मातरम्’ गीताचा घोष करीत होते.

सत्यानंद आले आणि त्या जमलेल्या संतान मंडळीच्यामध्ये उभे राहिले. त्यांच्या डोळ्यांतून आसवांचा क्षरा वहात होता. दोन्ही बाहू उभारून उच्च स्वरांनें सत्यानंद म्हणाले,—

‘शंखचक्रगदापद्मधारी तो वैकुंठनाथ वनमाली, तो केशीमथन, मधुमुरनरक—विनाशन, लोकपालक श्रीहरी तुमचं मंगल करो. तुमच्या बाहूंच्या ठायीं तो बल देवो. मनाच्या ठायीं भक्ति देवो. धर्माच्या ठायीं मति देवो. आतां तुम्ही सर्व मिळून एक कंठानं त्याच्या स्तोत्राचं गायन सुरू करा.’

त्यावेळीं हजारों हजार कंठानं तो गीतध्वनी निघूं लागला—

जय जगदीश हरे

प्रलयपयोधिजले धृतवानसि वेदम् ।

विहितवहित्र चरित्रमखेदम् ।

केशवधृत मीनशरीर ।

जय जगदीश हरे ॥

सत्यानंदांनीं त्यांना पुन्हां आशीर्वाद दिला आणि बोलायला सुरवात केली—‘हे संतानगणहो, आज एक महत्त्वाची गोष्ट तुम्हांला सांगण्यासाठीं मीं मुद्दाम इथं आलों आहे टॉमस या नावाच्या एका विधर्मी दुर्गात्म्यानं बऱ्याचशा संतानांचा नाश केला आहे. आज रात्रीं आपण त्याचा सैन्यासह वध करणार. ही जगदीश्वराची आज्ञा आहे. बोला, तुमचं काय म्हणण आहे ?’

हरिध्वनीच्या गजरानें ते जंगल दणाणून गेलें. ‘आताच मारू—कुठं आहेत ते ? दाखवून द्या ते आम्हांला—मारा ! मारा ! दुष्मनांना जिवें मारा !’ अशा आरोळ्या पलीकडल्या डोंगरावरसुद्धा प्रतिध्वनित झाल्या. त्यावेळीं सत्यानंद म्हणाले, ‘या कार्यासाठीं आपण थोड्याशा घैर्यान चाललं पाहिजे. शत्रूपाशीं तोफा आहेत—तोफांशिवाय त्याच्याबरोबर लढाई करणं शक्य नाही. ती शूराची जात आहे. पदचिन्ह गावच्या किल्ल्यातून सतरा तोफा निघाल्या आहेत, त्या इकडे येऊन पोंचताक्षणींच आपण लढाईच्या मोहिमेवर निघूं. पहा, प्रभात होत आहे—इतक्यांत आपण—हैं काय ?—हैं काय ?—’

धुडुम्—धुडुम् घाड् !

चारी दिशाकडून त्या जंगलात तोफेचे आवाज ऐकूं येऊं लागले. त्या इंद्रजांच्या तोफा होत्या.

जाळ्यांत सांपडलेल्या माशांप्रमाणे कॅप्टन टॉमसनं संतानसंप्रदायाला त्या जंगलांत घेरून नष्ट करावयाचा तो उपक्रम केला होता.



त्यावेळीं त्या दहा हजार कठांतून एका आवाजांत नदीजंगल दणाणून टाकणारा, तोफेचा आवाज देखील नाहीसा करणारा जयघोष उठला.

याचवेळीं त्या जगलात सतान संप्रादायावर इंग्रजांच्या गोळ्यांचा वर्षाव होऊ लागला. कित्येक जणाचे गातांगातांना हात तुटले, डोक्यां तुटलीं, काळीज फुटलें, सारे जमिनीवर कोसळले, तरी गीतघोष बंद झाला नाही. सारे गात होते—  
' जय जगदीश हरे.'

तो घोष समाप्त होताच सारे एकदम स्तब्ध झाले. त्या घनदाट जंगलांत, नदीच्या वाळवटांत, त्या अफाट प्रदेशांत जिकडे तिकडे गंभीर स्तब्धता पसरली. केवळ तो तोफेचा भयानक आवाज आणि गोऱ्याच्या घोळ्यांच्या टापाफार दुरून ऐकू येत होत्या.

त्या गंभीर निःस्तब्धतेतून सत्यानंद मोठ्याने हांक फोडून म्हणाले, 'जगदीश हरी तुमच रक्षण करो ! तोफ किती अंतरावर आहे ?'

झाडावरून एकजण बोलला, 'या जगलाच्या अगदीं जवळ ! एक छोटसं पठार ओलांडायच तेवढं राहिलं आहे.'

सत्यानंदांनीं विचारलें, 'कोण तूं ?'

'मी नवीनानंद.' वरून उत्तर आलें.

सत्यानंद म्हणाले, 'तुम्ही दहा हजार आहात. आज तुमचाच जय होणार. तोफ छिनावून घ्या !'

घोळ्यावर स्वार होऊन पुढें चाललेला जीवानंद ओरडला, 'या माझ्याबरोबर.'

ते सारे दहा हजार संतान—कुणी घोडेस्वार, कुणी पायदळ—बेछूट जीवानंदाच्या मागोमाग चालले. पायदळ सैनिकांच्या खांद्यावर बंदूक, कमरेले तरवार आणि हातांत भाला होता. ते जंगलांतून बाहेर पडताना पलीकडून सारखा गोळ्यांचा वर्षाव होत होता आणि त्यांची दाणादाण उडत होती. कित्येक संतान लढाईच्या पूर्वीच गोळी खाऊन घरणीवर पडले होते. कुणीतरी एकानें म्हटलें,  
'जीवानंद, ही निष्कारण मनुष्यहत्या करण्यांत काय अर्थ ?'

जीवानंदांनं मागें वळून पाहिलें, तो भवानंद होता. जीवानंदांनं विचारलें,  
'तर मग काय करूं ?'

भवानंद म्हणाला, 'जंगलांत झाडांच्या आडोशाला राहून आधी आपण आपला बचाव करू या. तोफेच्या तोंडाला मोकळं पठार आहे—संतानाच सैन्य स्वतःच्या तोफेशिवाय एक क्षणभंगुद्धां टिकाव घेणार नाही. झाडांच्या आड राहून लढलो, तर बराच वेळ लढाईला तोंड देता येईल.'

'तू म्हणतोस तें खर आहे.' जीवानंद म्हणाला, 'पण प्रभूंचा हुकूम झाला आहे, तोफ छिनावून घ्या ! आतां तोफ काबीज केलीच पाहिजे.'

'कुणाची छाती आहे तोफ काढून घ्यायची ?' भवानंद म्हणाला, 'कुणी पुढं व्हायचं असलं, तर मीं जातो. तू माग हट.'

'तें होण शक्य नाही भवानंद.' जीवानंद म्हणाला, 'आज मला मरायचं आहे या रणागणात.'

'तर मग ये !' जीवानंद म्हणाला.

त्यानंतर भवानंद आघाडीला गेला. चोहीकडून गोळ्यांचा मारा होत होता संतान सैन्य खडविखड होत होते.—चिरून काढले जात होतें—उलथून पाडलें होतें. त्याशिवाय शत्रूचे बंदुकवाले शिपाई अचुक नेम मारून सैन्यातल्या वेंचक वेंचक संतानांचा जीव घेत होते. त्या सगळ्या रणधुमाळींत भवानंद ओरडून म्हणाला, 'या खवळलेल्या समुद्रात आज उडी घ्यायची आहे—कोण येणार माझ्याबरोबर ?—आतां सारे मिळून गा—वदे मातरम् !'

त्यावेळीं खड्या आवाजांत मेघमल्हार रागात हजारों संतान तोफेच्या तालावर गाऊं लागले—'वन्दे मातरम्.'

— १० —

ते दहा हजार संतान 'वदे मातरम्' गात गात भाले उभारून दौड करीत त्या तोफखान्यावर चाल करून गेले. गोळ्यांच्या मान्याखालीं सारें सैन्य बेजार होऊन त्यांची दाणादाण उडत होती, तरीही संतानसेना मागे हटत नव्हती. इतक्यात कॅप्टन टॉमसच्या हुकमानें एक शिपायाचीं तुकडी बंदुकीवर सगिनी चढवून संतानांच्या उजव्या बाजूला मोठ्या जोरानें घुसली. शेंकडों संतानाचा नाश झाला. तें पाहून जीवानंद म्हणाला, 'भवानंद, तुझच म्हणणं बरोबर होतं. उगीच वैष्णवाचा विध्वंस करण्यांत अर्थ नाही. आता हळूहळू माघार घेतली पाहिजे.'



‘आतां माघार कशी घेणार ?’ भवानंद म्हणाला, ‘आतां जो माघार घेईल, तो ठार मरेल.’

जीवानंद म्हणाला, ‘मारा होतोय तो समोरून आणि उजव्या बाजून डाव्या बाजूला कुणीच नाही. थोडी थोडी बगल देऊन डाव्या बाजूने मागं हट्टू चल.’

‘माग हट्टून जाणार कुठ ?’ भवानंद म्हणाला, ‘तिथं नदी आहे. पावसाळी नदीला पूर आलाय—दुथडी भरून वाहतोय. इंग्रजांच्या गोळ्यांना मिळून पळणाऱ्या सतानसेनेला काय नदीत बुडवायचं आहे ?’

जीवानंद म्हणाला, ‘नदीवर एक पूल आहे—मला चागलं आठवतं.’

भवानंद म्हणाला, ‘हें दहा हजार सैन्य पुलावरून पार होता होता एवढी गर्दी होईल की एकच तोफ सैन्याच्या सैन्याचा पाहता पाहता धुव्वा उडवील.’

‘आतां एक काम कर.’ जीवानंद म्हणाला, ‘थोडंसं सैन्य तुझ्याबरोबर ठेव. या लढाईत तू जें शौर्य आणि चातुर्य दाखवलयस, त्यावरून मला वाटतेय, की तुला अशक्य अस कांहींच नाही. हें थोडंसं सैन्य घेऊन तू आघाडीला लढत रहा. मी तुझ्या या सैन्याच्या आडून बाकीच्या संतानांना पुलावरून पलीकडे नेतो. या लढतीत तुझ्याबरोबरच सैन्य कामाला येणार यात शंकाच नाही. माझ्याबरोबरच सैन्य कदाचित वाचलं तर वांचेल.’

‘ठीक आहे !’ भवानंद म्हणाला. ‘मी तसंच करतो.’

दोन हजार संतान बरोबर घेऊन वदे मातरमूचा जयघोष करीत भवानंदानें बेफाम होऊन इंग्रजांच्या गोलदाजांवर हल्ला चढवला. तिथे घनघोर युद्ध सुरू झालें. तोफेच्या तोडापुढें ती छोटीशी संतानसेना किती वेळ टिकाव धरणार होती ? इंग्रजांच्या गोलंदाजांनी त्या संतानांना पाहता पाहतां धूळ चारली.

ती संधी साधून जीवानंद शिलकी सैन्य घेऊन डाव्या बाजूने आघाडी फिरवून जगलाला बगल देत हळू हळू निघाला. कॅप्टन टॉमसच्या हाताखालच्या लेफ्टनंट वॉटसनूनं दुरून हेरल, की संतानांची एक तुकडी बगल देऊन जात आहे. फौजदारी शिपायांची एक तुकडी आणि परगणा शिपायांची एक तुकडी घेऊन त्यानें जीवानंदाचा पाठलाग सुरू केला.

‘अतिदरें हता लक्षा.’ संतानसैन्याला तुच्छ लेखून कॅप्टन टॉमसनं नुसते दोनशेंच शिपाई भवानदाला तोंड देण्यासाठीं राखून ठेवले आणि बाकीचे कॅप्टन बरोबर पाठवले.

इंग्रजांच्या सान्या तोफा गेल्या, सारें सैन्य गेले, जें थोडेसें राहिलें आहे त्यांना सहज नामोहरम करता येईल असें पाहून भवानद आपल्या सैनिकांना म्हणाला, 'या समोरच्या तुकडीला कापून काढून आपल्याला जीवानंदाच्या मदतीसाठी गेलं पाहिजे. आतां पुन्हां एकदां 'जय जगदीश हरे' चा घोष करा.'

तें मूठभर सैन्य 'जय जगदीश हरे' चा घोष करित चिडलेल्या वाघाप्रमाणें कॅप्टन टॉमसच्या शिपायावर तुटून पडलें. त्या चढावाची घडक त्या थोड्या-बहुत शिपायांना आणि तेलंगी तुकडीला सांवरतां आली नाही. ते सारे मरून पडले. स्वतः भवानंद कॅप्टन टॉमसवर चाल करून गेला. कॅप्टन त्याच्याबरोबर सारखा लढत होता. तो थकत आला होता. भवानंद म्हणाला, 'कॅप्टनसाहेब मीं तुझा जीव घेणार नाही. इंग्रजांशीं आमचं वैर नाही. काय म्हणून तुम्ही मुसलमानांना मदत करता ? चल. मीं तुला प्राणदान दिल आहे. तूं माझा कैदी आहेस, इंग्रज आमचे दोस्त आहेत.'

भवानंदाचा जीव घेण्यासाठी कॅप्टन टॉमसनें सिगिनीसकट बंदूक वर उचलली, पण तितक्यांत भवानंदानें त्याच्यावर झडप घातली. कॅप्टन टॉमस निःशस्त्र होऊन खिळून राहिला. त्यावेळीं भवानंद आपल्या शिपायांना म्हणाला, 'बांधा याला.' दोघातिघानीं येऊन कॅप्टन टॉमसला जखडून बांधलें. भवानंद म्हणाला, 'याला एका घोड्यावर घ्या. चला, आतां आपण जीवानदाच्या मदतीला जाऊं.'

संतानांच्या त्या छोट्याशा तुकडीनें टॉमसला घोड्यावर बांधलें आणि वंदे मातरम् गातगात ते लेफ्टनंट वॉटसनवर चाल करून गेले. जीवानदाचें सैन्य यावेळीं थकून गेलें होतें. जीवानंद आणि घीरानंद त्यांना चुचकारून आवरून घरण्याचा प्रयत्न करित होते, तरीही त्यांतले काहीजण पळून जाऊन आंबराईचा आसरा घरून राहिले, शिलकी सैन्य घेऊन जीवानद आणि घीरानंद पुलाचं तोंड सर करायला निघाले, पण तिथें हे आणि वॉटसन यांनीं त्यांना दोन्ही बाजूंनीं कोंडीत घरलें.

आतां सारे मार्ग खुंटलें होते.

- ११ -

याचवेळीं टॉमसच्या तोफा उजव्या बाजूला येऊन पोंचल्या. संतानांच्या सैन्याची दाणादाण उडाली. त्यांतला कुणीही माणूस जिवंत राहाण्याचें लक्षण दिसेना. संतानांचें सैन्य वाव फुटेल तिकडे पळू लागलें. जीवानंद आणि धीरानंद त्या सर्वांना आवरून एकत्रित करण्याचा जीवापाड प्रयत्न करीत होते, पण कुणीच त्यांचें ऐकेना.

तितक्यांत दुरून खड्या आवाजांत हांक ऐकूं आली, 'पुलावर जा ! पलीकडल्या बाजून जा. नाहीतर नदींत बुडून मराल. इंग्रजांच्या पलटणींच्या बाजूला तोंड राखून हळूहळू पुलावर जा.'

जीवानंदानें वळून पाहिलें, तों समोर भवानंद दिसला. भवानंद म्हणाला, 'जीवानंद, त्यांना पुलावर घेऊन जा. दुसरा उपाय नाही.'

हळूहळू पीछेहाट घेत संतानसेना पुलाच्या बाजूकडे वळली. संतानांचें बहुसंख्य सैन्य पुलावरून जाऊं लागलें तेव्हां इंग्रजांच्या तोफेला तें आयतेंच सोयीचें झालें. पुढे हादरू लागला. संतानांच्या सैन्याचा विध्वंस होऊं लागला. भवानंद, जीवानंद आणि धीरानंद एकत्र येऊन विचार करूं लागले. एका तोफेच्या घडाक्यामुळे संतानांची संख्या भराभर कमी होऊं लागली होती, तें पाहून भवानंद म्हणाला, 'जीवानंद, धीरानंद, चला-तरवार उपसून आपण तिघेही जाऊं या आणि ती तोफ काबीज करूं या.'

तिघेहीजण तरवार परजीत तोफखान्यावर तुटून पडले आणि गोळंदाजांना कापून काढूं लागले. बाकीचें संतानही त्यांच्या कुमकेला घांवले. तोफ भवानंदाच्या ताब्यांत आली.

तोफ ताब्यांत येतांच भवानंद तिच्यावर चढला. टाळी वाजवून तो ओरडला, 'बोला वंदे मातरम्.'

सारे गाऊं लागले, 'वंदे मातरम्.'

भवानंद म्हणाला, 'जीवानंद, आतां ही तोफ फिरवून बेठ्यांची कणीक तिंबूं या.'

सान्या संतानांनी तोफ फिरवली. आतां ती तोफ 'हरीहरी'चा जयघोष करते आहे की काय असें त्या वैष्णवाच्या कानांना जाणवले बरेच शिपाई पटापट मरूं लागले. भवानंदानें ती तोफ आणून पुलाच्या तोंडावर खडी केली. तो म्हणाला, 'या संतानाना घेऊन तुम्ही दोघे पूल पार होऊन जा. मीं एकटा हें तोंड सांभळतों तोफ चालवण्यापुरते गोलंदाज मात्र माझ्यापाशीं राहूं देत.'

यत्किंचितही न थकता भवानंद बेडरपणें तोफ डागीत प्रत्येक गोळ्यासरशीं शत्रुसैन्याला जेगीलाणीन होता. हजारोंहजार सैन्य चाल करून येत असतांही नुसते वीस संतान तोफ रोखून पुलाचें तोंड बचावीत राहिले होते. मृत्यू जणू काय त्यांना भीत होता. त्या अजिंक्य वीरांच्या समोर पुलाकडे यायला यवन घजत नव्हते. ही संघी सांपडल्यामुळें संतानसेना तुकड्या तुकड्यानीं पलिकडल्या किनाऱ्याला जाऊन पोचत होती.

आणखी काहीं वेळपर्यंत शत्रूला अडवून धरलें तर सगळी संतानसेना पूल पार होऊन जाईल असें वाटत असतांना कुठूनतरी तोफेचा आवाज आला — 'धुडुम् धुडुम्—घाड !' दोन्ही सैन्ये काहीं वेळ थांबून हा तोफेचा आवाज कुठून आला याचा शोध करीत होती.

त्यांना दिसून आलें, कीं जंगलांतून देशी गोलंदाजांच्या हातीं असलेल्या, कित्येक तोफा लढाईच्या मैदानावर प्रवेश करीत होत्या.

त्या तोफा जंगलाबाहेर येताच सतरा तोंडांनीं धुगचे फवारे सोडीत साहेबाच्या सैन्यावर त्यांनीं गोळ्याचा पाऊस पडला. जंगल, नदी आणि पर्वत तोफाच्या त्या धूमधडाक्यानें दणाणून गेलीं सारा दिवस लढाई करून यवनसेना थकून गेलेली होती, त्यामुळे या अग्निवर्षाला भिऊन तेलंगी, मुसलमान आणि हिंदुस्तानी शिपाई पळ काढूं लागले. चारदोन गोरेच तेवढे लढाईला तोंड द्यायला खडे राहिले होते.

भवानंद हा सारा रणरग पहात होता. तो म्हणाला, 'भाई हो, मुसलमान पळताहेत. चला त्याचा पाठलाग करू'

वाऱ्ळांतून निघालेल्या मुग्यांप्रमाणें भराभर बाहेर पडणारें संतानांचें सैन्य मोठ्या उत्साहानें पूल पार होऊन यवनांचा पाठलाग करू लागलें.

यवनांना दिसून आले, कीं मागल्या बाजूने भवानंदाचें पायदळ सैन्य आणि समोरून महेन्द्राचा तोफखाना आपल्यावर मारा करित आहे. लेफ्टनंट हे साहेबाची दाणादाण उडाली होती. फौजदारी, बादशाही, इंग्रजी, देशी, विलायती आणि काळंगोरे सैन्य जमीनदोस्त होत होते.

उरलेल्या सैन्यानें पळ काढला होता. 'मारा, मारा !' अशा आरोळ्या ठोकीत जीवानंद, भवानंद आणि धीरानंद यांनीं विघर्षी सैन्याचा पाठलाग सुरू केल होता. त्याच्या तोफा संतानांनीं हिरावून घेतल्या होत्या. बरेचसे इंग्रज आणि शिपाईही नेस्तनाबूद झाले होते. आता टिकाव लागत नाही असे पाहून कॅप्टन हे आणि वॉटसन यांनीं भवानंदाला सांगावा दिला 'आम्ही सारे तुम्हाला शरण आलों आहोत. यापुढं जीवहत्या करू नका.'

जीवानंदानें भवानंदाच्या तोंडाकडे पाहिलें. भवानदाने विचार केला, आज आपल्याला मरायचें आहे. आतां हटायचें नाही. दोन्हीं हात उभारून मोठ-मोठ्यानें हरिनामाचा घोष करित 'मार, मारा' म्हणत भवानंद शत्रूवर तुटून पडला.

बहुतेक सारे लोक मारले गेले होते. पंचवीस तीस गोरे शिपाई जिवावर उदार होऊन एका बाजूला शेवटपर्यंत लढत होते. जीवानंद म्हणाला, 'भवानंद आपला आता विजय झाला आहे. आतां लढाईची जरूरी नाही. या पाच पंचवीस लोकाखेरीज आतां कुणीच शिल्लक राहिलेला नाही. या लोकाना जीवदान देऊन आपण आता परत फिरूं.'

भवानंद म्हणाला, 'शत्रूच्या सैन्यांतला एकतरी माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भवानंद मागं फिरणार नाही. ! जीवानंद, तुला माझी शपथ आहे—तूं बाजूला राहून पहा—मी एकटाच या इंग्रजाचा निःपात करतो.'

कॅप्टन टॉमस घोड्यावर बांधलेला होता. भवानंदानें हुकूम दिला, 'त्याला माझ्यासमोर आणा. आधीं हा बेटा मरेल—मग मी मरेन.'

कॅप्टन टॉमसला बंगाली भाषा समजत होती. तो तिथूनच ओरडून आपल्या इंग्रजसेनेला म्हणाला, 'इंग्रजहो, मी तर आतां मरणारच. प्राचीन इंग्लंडचें नांव राखणं आतां तुमच्या हातीं आहे. तुम्हांला ख्रिस्ताची शपथ आहे, आधीं माझा जीव घ्या आणि मग या बंडखोरांना कंठस्नान घाला.'

सण्कन एक गोळी सुटली. एका आयरिशमनने कॅप्टन टॉमसवर नेम धरून ती गोळी सोडली होती. ती गोळी मस्तकावर लागून कॅप्टन टॉमस मरून वाली पडला.

ते पाहून भवानंदाने हाक मारून म्हटले, 'माझं ब्रह्मास्त्र व्यर्थ गेलं आहे. कृष्णी मीम, अर्जुन, नकुल, सहदेव असाल ते माझ्या जोडीला या. जखमी पालेल्या वाघासारखे गोरे लोक माझ्यावर तुटून पडत आहेत. मी चाललो आहे रणागणावर देह ठेवण्यासाठी ! माझ्याबरोबर मरायला तयार असलेले कृष्णी संतान आहेत का ?'

पहिल्याने घीरानंद पुढे झाला—त्याच्या मागोमाग जीवानंद आला—त्याच्या गठोपाठ दहा, पधरा, वीस, पन्नास संतान पुढे झाले.

घीरानंदाला पाहून भवानंद म्हणाला, 'तू सुद्धा माझ्याबरोबर मरायला येतो आहेस का ?'

'कां ? मरायची मिरास काय कुणा एकट्यालाच दिली आहे ?' असे म्हणत म्हणत घीरानंदाने एका गोऱ्याला खाली पाडले.

'तस नव्हे—' भवानंद म्हणाला, 'इथं मेलास तर बायकामुलांत राहून तू मूखानं संसार करणार कसा ?'

'माझ कालचं भाषण आठवलं का तुला ?' घीरानंद म्हणाला, 'अजूनही मूला कळल नाही तर ?—' त्याचवेळी घीरानंदाने खाली पडलेल्या गोऱ्याचा शेरच्छेद केला.

भवानंद 'नाही' म्हणत होता तोंच एका गोऱ्याने भवानंदाचा उजवा हात तोडला.

घीरानंद बोलत होता, 'तुझ्यासारख्या पवित्र आत्म्यासमोर तसली भाषणोलायचा माझा काय पाड होता ? सत्यानंदांच्या आशेप्रमाणे मी तुझी कसोटी पाहात होतो.'

एकाच हाताने लढत भवानंद म्हणाला, 'खरंच का ? महाराजाना माझा शंभय आला होता होय ?'

घीरानंद त्याचा बचाव करायचा प्रयत्न करित म्हणाला, 'तुझं कल्याणी-बरोबर जे बोलणं झालं, ते त्यांनी स्वतःच्या कानांनी ऐकलं होतं.'

‘ तें कसें ? ’ भवानंदानें विचारलं

‘ त्यावेळीं ते स्वतःच तिथं होते—’ घीरानंद म्हणाला. त्याचवेळीं तो ओरडला, ‘ हं ! हं ! सावध ! सावध ! ’ भवानंदावर एक गौरा वार करीत होता तोंच त्याने त्या गोऱ्याला कंठस्नान घातलें. घीरानंद बोलत होता, ‘ त्यावेळीं ते कल्याणीला गीता शिकवीत होते. इतक्यांत तूं तिथं गेलास., तो पुन्हां ओरडला, ‘ सावध ! सावध ! ’ भवानंदाचा डावा हातही आता तुटून पडला होता.

भवानंद म्हणाला. ‘ माझ्या मरण्याची खबर महाराजांना सांग. त्यांना सांग, मी अविश्वासू नाहीं.’

डोळ्यांना पाणी येत होतें तरीही घीरानंद लढतलढत म्हणाला, ‘ त्यांना तें माहीत आहेच. काल रात्री त्यांनी दिलेला आशीर्वाद आठवतो ना ? काल ते मला म्हणाले होते, कीं तूं सारखा भवानंदाच्या पाठीशीं रहा. आज तो आत्मघात करून घेणार आहे. मृत्युकालीं त्याला सांग, कीं माझ्या आशीर्वादानं तुला परलोकीं वैकुंठवास लाभेल.’

‘ संतानांचा विजय असो.’ भवानंद म्हणाला, ‘ माझ्या मृत्युकालीं मला एकदां ‘ वंदेमातरम् ’ ऐकवा.’

घीरानंदाने हुकूम सोडला. युद्धोन्मत्त झालेले संतान वेफाम होऊन ‘ वंदे मातरम् ’ गीत गाऊं लागले. त्या गीताच्या श्रवणानें त्यांच्या बाहूंत दुप्पट बळाचा संचार झाला. त्या भयंकर क्षणाला उरलेमुरले सारे गोरे जमीनदोस्त झाले. रणागणावर शत्रूचा एकहि शिपाई शिल्लक राहिला नाहीं.

विजयाच्या त्या आनंददायक प्रसंगीं नजरेसमोर विष्णुपद आणून ‘ वंदे मातरम् ’ गीत गात भवानदानें प्राण सोडला.

रमणीच्या सौंदर्यानें एका वीराचा बळी घेतला !

— १२ —

रणागणांत विजय मिळाल्यावर अजय नदीच्या तीरीं सत्यानंदांच्या सभोवार गोळा होऊन विजयी वीर नानाप्रकारचे उत्सव करूं लागले. एकटे सत्यानंद तेवढे भवानंदाच्या मृत्युयुळें खिन्न होते.

अजूनपर्यंत वैष्णवापाशीं रणवाद्यें नव्हतीं. पण यावेळीं त्यानीं कुठून तरी ढोल, नगारे, सनई, तूरी ' भेरी, रामशििंग प्रभृति वाद्यें आणून त्यांच्या गज-  
रानें तो सारा प्रांत दणाणून सोडला होता.

अशा प्रकारे संतानांनीं बराच वेळ उत्सवाची घामधूम केल्यावर सत्यानंद सर्वत्रांना उद्देशून बोलू लागले, ' जगदीश्वरानं खैर केली, संतानघर्माचा जय झाला, पण आज एक काम अजून शिल्लक राहिलं आहे. आज आमच्याबरोबर या उत्सवासाठीं जे हजर नाहीत, ज्यानीं हा उत्सव व्हावा म्हणून आपले प्राण दिले, त्यांना आपण विसरता कामा नये. रणक्षेत्रावर जे आज पडून आहेत त्याची उत्तरक्रिया करण्यासाठीं आपण जाऊं या. विशेषतः ज्या माणासाच्या बाहुबलामुळ या लढाईत आम्हांला जय मिळाला, त्या विजयासाठीं ज्यानं आपले प्राण वेंचले, त्या भवानंदाचा मोठ्या महोत्सवांत आपण सत्कार करूं या चला.'

' वदे मातरम् ' गीत गातगात संतानसेना या सत्कारासाठीं निघाली. कित्येक लोकांनीं गोळा होऊन हरिनामाच्या गजरांत चदनाचे भारेच्या भारे आणून भवानदाची चित्ता रचली आणि त्या चित्तेवर भवानंदाचा मृतदेह ठेवून अग्नि दिल्यावर त्या चित्तेला वेढा घालून सर्वजण ' हरे मुरारे ' गाऊं लागले. ते विष्णुभक्त होते—वैष्णव संप्रदायी नव्हते—म्हणूनच त्यानीं त्याच्या देहाला अग्नि दिला.

त्यानंतर त्या जंगलातल्या गुप्त स्थळीं सत्यानंद, जीवानंद, महेन्द्र, नवीनानंद आणि धीरानंद एकत्र आले होते. त्या पाच जणांचीं गुप्त खलबतें सुरू झालीं होती. सत्यानंद म्हणाले, ' ज्या व्रतासाठीं एके दिवशीं आम्हीं इतर सर्वं धर्म आणि सर्वं सुखांचा त्याग केला होता, तें व्रत सफल झालं आहे. या प्रदेशातून यवनसेना नष्ट झाली आहे. जी कांहीं शिल्लक राहिली आहे, ती आता आमच्या समोर टिकाव घरूं शकणार नाही. आतां पुढं काय करायचें तें तुम्हींच सागा. '

जीवानंद म्हणाला, ' चला, आता आपण राजधानी काबीज करूं.'

सत्यानंद म्हणाले, ' माझंही तेंच मत आहे.'

' पण सैन्य कुठ आहे ? ' धीरानंदानें विचारलें.



‘कां बरं ?’ जीवानंद म्हणाला, ‘हैं आपलं सैन्य आहे ना ?’

‘कुठंय हैं आपलं सैन्य ?’ धीरानंदानें विचारलें, ‘कुणी दिसतायत का तुम्हाला ?’

‘ठिकठिकाणीं सारे विश्रांति घेताहेत.’ जीवानंद म्हणाला, ‘डका देतांच अवश्य घावत येतील.’

‘एकजण सुद्धा येणार नाही.’ धीरानंद म्हणाला.

‘कां ?’ सत्यानंदांनीं विचारले.

‘सारे लुटीसाठीं बाहेर पडले आहेत.’ धीरानंद म्हणाला, ‘गांवांत कुणी राखणदार नाही. मुसलमानांचीं गांवां आणि रेशमाच्या वखारी लुटून सारे घोघर जातील. आता कुणीसुद्धां सांपडायचा नाही. मीं सर्वांचा शोध करून आलों.’

सत्यानंद खिन्न होऊन म्हणाले, ‘कस का असेना, हा सारा प्रदेश आमच्या ताब्यात आला आहे. आमच्याशीं विरोध करायला आतां इयं कुणीच नाही. या वरेंद्रभूमींत आतां तुम्हीं संतानराज्याचा डांगोरा पिटा, प्रजे-पासून कर वसूल करा आणि नगर काबीज करण्यासाठीं सैन्य उभारा. हिंदू राज्य झालं आहे असं ऐकतांच हजारों लोक संतानाचं निशाण फडकावतील.’

त्यावेळीं जीवानंद प्रभृति संतानानीं सत्यानंदाला प्रणाम केला आणि म्हटलें, ‘हे महाराजाधिराज, आपली आज्ञा व्हावी—याच ठिकाणीं आम्हीं आपलं सिंहासन स्थापन करूं.’

आपल्या उभ्या आयुष्यात याचवेळीं सत्यानंदांनीं संताप प्रदर्शित केला. ते म्हणाले, ‘हे काय बोलतां तुम्ही ? मला तुम्ही काय रिकामा घडा समजलात ? आम्हीं कुणीच राजे नाहीं—आम्हीं संन्यासी आहोंत. आतां इथला राजा स्वतः वैकुंठाधीश. नगर काबीज केलं, कीं मग तुम्हाला वाटेल त्याच्या मस्तकावर तुम्हीं मुकुट चढवा—पण हैं पक्कं ध्यानात ठेवा, कीं हा सत्यानंद ब्रह्मचर्याखेरीज दुसऱ्या कोणत्याही आश्रमाचा स्वीकार करणार नाही. चला आतां, आपापल्या कामाला लागो.’

सत्यानंदाला प्रणाम करून ते चौघेही तिथून उठले. बाकीच्यांना दिपून देतां सत्यानंदांनीं महेन्द्राला खूण करून थांबवून घेतलें. बाकीचे तिघे निघून गेले. महेन्द्र तेवढा तिथेंच राहिला.

सत्यानंद महेन्द्राला म्हणाले, 'तुम्ही सवानीं विष्णुमंडपांत शपथ घेऊन संतानघर्माची दीक्षा घेतली आहे. भवानंद आणि जीवानंद या दोघांनीही प्रतिज्ञाभंग केला आहे. आज भवानंदान त्या पापाच प्रायश्चित्त घेतलं. मला सदोदित भीति वाटतेय, कीं जीवानंद देखील असंच प्रायश्चित्त घेऊन देहपात करील. तरीही मला खात्री आहे, कीं कांहींतरी गुप्त कारणासाठी त्याला सध्यां मरण पस्करतां येणारा नाही. प्रतिज्ञा राखली आहे अशी, कीं एकट्यानंच. सतानांचा आतां कार्यभाग झाला आहे. प्रतिज्ञा होती ती अशी, कीं सतानाचं कार्य पुर होईपर्यंत तूं आपल्या बायकोचं आणि मुलीचं मुखावळोकन करायच नाहीं. आता हें कार्य पुर झाल्यावर तुला ससारी व्हायला मुळींच हरकत नाहीं.'

सत्यानंदांनी नवीनानंदांला बोलावून घेतलं आणि ते महेन्द्राला म्हणाले, 'हा नवीनानंद गोस्वामी. मोठा विचित्र माणूस आहे हा. माझा प्रिय शिष्य आहे हा. तुझी आणि तुझ्या माणसाची हा भेट करून देईल. असे म्हणून सत्यानंदांनीं शातीला कसलीतरी खून केली. तिला ती कळली. तिनें प्रणाम केल्यावर सत्यानंद निघून गेले त्यावेळीं महेन्द्र म्हणाला, 'आतां तुमची भेट कुठ होईल ?'

शांती म्हणाली, 'माझ्या आश्रमात चला.'

शांती पुढें चालू लागली आणि महेन्द्र तिच्या मागोमाग निघाला. तीं दोघेही तिच्या आश्रमात आलीं त्यावेळीं मध्यान्हरात्र झालीं होती तरीही शांती मुळींच विश्रांति न घेतां शहरच्या रस्त्यानें निघाली.

ते निघून गेल्यावर ब्रह्मचारी सत्यानंद जमिनीवर डोके टेकून जगदीश्वराचें ध्यान करीत एकटेच बसले होते. रात्र संपून पहाट होऊ लागली होती. अशा वेळीं येऊन त्यांच्या मस्तकला स्पर्श केला आणि म्हटलें, 'मीं आलों आहे.'

सत्यानंद दचकले, अस्वस्थ झाले, उठून उभे राहून म्हणाले, 'यावेळीं कां आपल येणं झाल ?'

जी व्यक्ति आली होती ती म्हणाली, 'दिवस पुरे झाले.'

सत्यानंद म्हणाला, 'हे प्रभू, आज मला क्षमा करा. येत्या माघी पौर्णिमेला मी आपली आज्ञा पालन करीन.'



## चतुर्थ खंड

— १ —

त्या रात्री हरिध्वनीने तो सारा प्रदेश दणाणून गेला होता. संतान लोक गाटागाटांनी जिकडे तिकडे फिरत खड्या सुरांत, कुणी 'वंदे मातरम्' तर कुणी 'जगदीश हरे' गीते म्हणत हिडत होते. वाटेवरचा वाटसरू भेटो, की घरांतला गृहस्थ दिसो, ते त्याला म्हणत, 'बोल 'वंदे मातरम्.' नाहीतर तुझी मुडी छोटती.'

त्या एकाच रात्री गांवागांवांत, शहरा-शहरांत जिकडे तिकडे कोलाहल सुरू झाला होता. सारे म्हणत होते, 'मुसलमानांचा धुव्वा उडाला—देश पुन्हां हिंदूंचा झाला. आतां सारेजण मुक्तकंठानं हरिनामाचा घोष करा.'

गांवचे लोक मुसलमान दिसला की त्याला मारायला धांवून जात. त्या रात्री कुणी कुणी टोळ्या करून मुसलमान वाड्यांत जात होते आणि त्यांचें सर्वस्व लुटून त्यांच्या घराला आग घालीत होते, अशा प्रकारे पुष्कळ मुसलमान नेस्तनाबूद झाले. पुष्कळसे मुसलमान दाढीमिशी काढून टाकून आगाला राख माखून हरिनामाचें गायन करूं लागले. त्यांना विचारलें तर ते म्हणत, 'आम्ही हिंदू आहो—'

हिंदू म्हणत होते, 'येऊ देत, संन्यासी येऊ देत ! आई दुर्गेच्या कृपेनं हिंदूंच्या अदृष्टांत तो भाग्याचा दिवस उगवूं दे.'

मुसलमान म्हणत होते, 'अल्ला हो अकबर ! इतक्या दिवसांनंतर कुराण शरीफ बेबाक्—झूट होऊन गेल. मी पांच वखत नमाज पढत होतो तो फुकट गेला. या तिलक लावणाऱ्या हिंदूंच्या सैन्याला आम्हाला हटवतां आलं नाही. दुनिया सब झूट है !'

अशा प्रकारें कुणी हंसत होते, तर कुणी रडत होते. सर्वत्रांनाच ती रात्र एक प्रकारे मोठ्या धामधुमीने काढावी लागली.

त्या सर्व बातम्या कल्याणीच्या कानांनी गेल्या. सान्या आबालवृद्धाना ही विजयाची कथा आतां कळल्यावांचून राहिली नव्हती. कल्याणी आपल्याशींच म्हणाली, 'जय जगदीश्वर ! देवा, आज तुझ कार्य सिद्ध झालं. आज मी पतीच्या दर्शनासाठीं निघणार. हे मधुसूदना, आज माझा त्राता हो !'

कल्याणी शहरच्या दिडी दरवाजावर आली. पहारेकन्यानें हटकलें, कोण आहे तें ?'

कल्याणी म्हणाली, 'मी बाईमाणूस आहे. '

पहारेवाला म्हणाला, 'बाहेर जायचा हुकूम नाही. '

तें त्याचें भाषण दफेदाराच्या कानांनी गेले. दफेदार म्हणाला, 'बंदी आहे ती आत यायची, बाहेर जायला बंदी नाही. '

तें ऐकून पहारेवाला कल्याणीला म्हणाला, 'जा बाई. बाहेर जायला मना नाही. पण आज रात्री मोठा घोका आहे. तुझ पुढं काय होईल कोण जाणे !'

कल्याणी म्हणाली, 'बाबारे, मी भिकारीण आहे. माझ्यापाशीं एक कपर्दिकसुद्धां नाही डाकू लोक माझं कांहींसुद्धा करणार नाहीत. '

पहारेवाला म्हणाला, 'हें तारुण्य आहे बाई, हें तारुण्य आहे. हेंच जवाहीर हिरेमाणकांपेशा मोलाचं आहे. याच्यासाठीं माझ्यासारखा माणूस देखील डाकू बनेल !'

कल्याणीला वाटलें, मोठी पचाईत आली ! काय करायचें ? एक शब्दसुद्धां न बोलतां ती हळूहळू दिडीदरवाजातून बाहेर पडली.

त्या रात्री लोक टोळ्याटोळ्या करून वाटेनें जात होते. कोण 'मारा मारा' म्हणत होते, तर कुणी 'पळा पळा' म्हणत होते. कोण हंसत होते, तर कोण रडत होते. जो समोर दिसत होता त्याला पकडायला धांवत होते.

कल्याणी मोठ्या संकटात पडली होती. रस्ता ओळखीचा नव्हता. कुणाला विचारीन म्हटलें, तर तेंही कठीण होतें, कारण सारे विजयाच्या कैफानें बेफाम झाले होते. ती काळोखाच्या आसऱ्यानें लपत छपत चालली होती.

अशा प्रकारें लपत छपत जात असतांना ती एका उन्मत्त बंडखोरांच्या टोळीच्या हातीं सापडली. मोठा आरडाओरडा करीत ते तिला पकडायला धांवले. कल्याणी त्यावेळीं जिवाच्या आकांताला जी पळत सुटली, ती जंगलांत शिरली. त्या टोळींतले एकदोन डाकू तिथंही तिच्यामागून धांवत गेले. एकानें पुढें होऊन तिचा पदर धरला आणि म्हटलें, 'अग चटकचांदणे !'

इतक्यांत कुठूनतरी एकजण अचानक आला आणि त्यानें त्या डाकूला लाठीचा एक फटका लगावला. त्या फटक्यासरशीं डाकू मूर्च्छित होऊन खाली पडला.

तो माणूस संन्याशाच्या वेषात होता. त्याच्या अंगावर कृष्णाजिन होतें. तो वयानें अगदीं तरुण होता. तो कल्याणीला, 'तूं अगदीं भिऊं नकोस. माझ्याबरोबर ये. कुठें जायचेंय तुला ?'

कल्याणी म्हणाली, 'पदचिन्हाला.'

तो माणूस दचकला. अचंबित होऊन तो म्हणाला 'काय म्हणतेस पदचिन्ह गांची ?'

त्यानें आपले दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवले आणि त्या काळोखात टक लावून तो तिच्याकडे पाहूं लागला.

पुरुषाचा स्पर्श होताच कल्याणी घाबरली. तिला जितकें आश्चर्य वाटलें तितकीच ती संतापली होती. तिचे डोळे पाण्यानें भरून आले होते. पळून जायची सोय नव्हती. भीतीनें ती गळारून गेली होती.

त्या माणासानें तिला नीटपणें पाहून घेतल्यावर म्हटलें, 'हरे मुरारे ! ओळखलं ग ओळखल ! तूं काळतोडी कल्याणी !'

कल्याणी भेदरली. तिनें विचारलें, 'कोण आपण ?'

तो म्हणाला, 'मी तुझा दासानुदास ! हें सुंदरी, तूं माझ्यावर प्रसन्न हो.'

कल्याणी तिथून झटकन दूर सरली आणि हातपाय आपटीत म्हणाली, 'माझी अशी विटंबना करण्याकरतांच का आपण माझा बचाव केला ? तुमच्या अंगावर संन्याशाचा वेष आहे—हाच का संन्याशाचा धर्म ? मीं आज अशी ही असहाय आहे !—नाहींतर मी तुझ्या छातीवर लाथ मारली असती.'

ब्रह्मचारी म्हणाला, 'अग ए सुहास्यमुखी, कित्येक दिवसांपापून मी तुझ्या-साठी जीव टाकतो आहे !—' घांवत जाऊन त्या सन्याशानें कल्याणीला कड-कडून पकडून घट्ट आलिंगन दिलें, तेव्हां कल्याणी हंसू लागली आणि म्हणाली, 'आतां काय म्हणावं, कपाळ ! आधीं बोलूं नये माणसान ? जशी मीं, तशीच तूं !'

शांती म्हणाली, 'महेन्द्राच्या शोधासाठीं कां चाललीयस ?

'कोण तूं ?' कल्याणीनें विचारलें, 'तुला सारं काहीं माहीत आहेस दिसतं.

शांती म्हणाली, 'मीं एक ब्रह्मचारी आहे. संतानसेनेचा अधिनायक आहे. महाप्रतापशाली वीरपुरुष आहे. मला सारं काहीं माहीत आहे. आज रस्त्यात सारे शिपाई आणि संतान पिसाळले आहेत. तुला आज पदचिन्हाला जातां येणार नाही.'

कल्याणी रडूं लागली.

डोळे गरगर फिरवीत शांती म्हणाली, 'भितेस कशाला ? आम्हीं बायका एका नयनबाणासरशीं हजारों शत्रूंचा जीव घेऊं. चल आपण पदचिन्हाला जाऊं.'

त्या बुद्धिमान आणि शक्तिमान स्त्रीच्या मदतीचा हात मिळाल्यामुळें कल्याणीला हातीं स्वर्ग आल्यासारखें वाटलें. ती म्हणाली, 'जिथं तूं मला घेऊन जाशील तिथं मीं येईन.'

कल्याणीला बरोबर घेऊन शांती त्या जंगलांतून वाट काढीत निघाली.

## - २ -

शांती ज्यावेळीं आपला आश्रम सोडून मध्यान्हरात्री शहराकडे जायला निघाली, त्यावेळीं जीवानंद त्या आश्रमांत हजर होता. शांती जीवानंदाला म्हणाली, 'मीं शहरात चाललें. महेन्द्राच्या बायकोला मी घेऊन येतें. त्याची बायको अजून जिवंत आहे, हें त्याला सांगून ठेवा.'

कल्याणीला जगवत्याची सारी हकिकत भवानंदाकडून जीवानंदाला कळली होती. सर्व ठिकाणीं फिरून बातम्या काढणाऱ्या शांतीला तिची राहाण्याची

जागाही कळली होती. जीवानंदानें हळूहळू ती हकिकत महेंद्राला ऐकवली. पहिल्यानें महेंद्राचा विश्वास बसेना, पण शेवटीं तो आनंदानें बेदोष होऊन सुन्न होऊन गेला.

ती रात्र संपली, पहाट झाली, त्यावेळीं शांतीनें महेंद्राची आणि कल्याणीची भेट घडवून आणली. त्या भयाण जगलांत, शालवृक्षाच्या घनदाट छायेमुळें पडलेल्या काळोखात, पशुपक्षी जागे होण्यापूर्वीं त्या दोघांची भेट झाली.

एक प्रहर दिवस आला त्यावेळीं शांती आणि जीवानंद त्या जागीं आलीं. कल्याणी शांतीला म्हणाली, 'तुमच्या पदरीं आम्हीं बिनमोलानं विकले गेलों आहों. माझ्या मुलीचा पत्ता सागा आणि हें उपकाराच माप भरपूर करा.'

शांती जीवानंदाकडे पाहून म्हणाली, 'मीं आता झोंप घेतें. आठ प्रहरांत मला बसायला मिळालं नाहीं अन् दोन रात्रीं झोंप नाहीं !—पुरूष ना मी !'

तें ऐकून कल्याणी हंसली. जीवानंद महेंद्राकडे वळून म्हणाला, 'या कामाचा भार मीं घेतों. आपण पदचिन्हाला जा. तिथं तुमची मुलगी तुम्हांला सांपडेल.'

जीवानंद भरुईपूरला निमाईमणीदेवीपासून मुलगी आणायला गेला. तें काम तितकेसें सोपें नाहीं असें त्याला वाटलें.

अगदीं पहिल्यानेंच निमीनें एक आवंटा गिळला—उगीच इकडे तिकडे पाहिलें—तिचे ओठ आणि नाक फुललें होते. त्यानंतर तिनें एकदम रडायला सुरवात केली. ती म्हणाली, 'मीं मुलगी द्यायची नाहीं. !'

निमी आपल्या मनगटानें डोळे चोळून चोळून पुशीत होती. जीवानंद म्हणाला, 'अग रडतेस कां ? अशी काय दूर जातेय मुलगी ? मधून मधून त्याच्या घरीं जा अन् मुलीला पाहून ये.'

निमी फुरगटून म्हणाली, 'तुमचींच मुलगी—मग कां घेऊन जाऊं नये तुम्ही ? त्यांत माझ काय जातं ?' असें म्हणून तिनें सुकुमारीला आतून बाहेर आणलें आणि जीवानंदाच्या समोर तिला दाण्कन आपटून ती पाय पसरून रडूं लागली.

जीवानंद बिचारा बावरून जाऊन इकडल्या तिकडल्या भलत्याच गोष्टी काढूं लागला, तरीही निमीचा राग ओसरला नाहीं.

निमी उठून आत गेली आणि सुकुमारीच्या कपड्यांचे बोचके, दागिन्यांची पेटी, केंस बाघायची दोरी, खेळायच्या बाहुत्या आणि खेळणीं आणून तिने जीवानंदाच्या समोर फेंकून दिली. ते सारे जिन्नस स्वतः सुकुमारीच गोळा करू लागली. निमीला तिने विचारले, 'काय ग आई,—आता कुठं जायचय आई ?'

निमीला तें सहन झालें नाहीं. सुकूला उचलून कडेवर घेऊन ती रडत रडत निघून गेली.

### — ३ —

पदचिन्ह गांवाच्या सभोंवार आता कोट उभारला गेला होता. महेंद्र, कल्याणी जीवानंद, शांति, निमाईमणी आणि तिचा नवरा, ही सारीं सुकुमारीला घेऊन मोठ्या खुर्षीत येऊन बसली होती. हे कौटुंबिक संमेलन मोठ्या सुखाचें होतें. शांती नवीनानंदाच्या वेषात आली होती.

कल्याणीला शांतीने ज्या रात्री आपल्या पर्णकुटीत आणले होते, त्याच रात्री आपण स्त्री आहे हे महेंद्राला कळू न देण्याबद्दल तिने कल्याणीला बजावले होते. एके दिवशीं कल्याणीने तिला अंतःपुरांत येण्यासाठी बोलवणें पाठवले. नवीनानंद अंतःपुरांत जायला निघाला त्यावेळीं नोकरांनी त्याला अडवले, पण त्यांची पर्वा न करता तो आंत शिरला.

शांति कल्याणीपाशीं आली. तिने विचारले, 'मला कां बोलवलास ?'

'असं पुरुषाच सोंग करीत किती दिवस राहाणार आहेस ?' कल्याणीने विचारले, 'तुला भेटता येत नाहीं, तुझ्याशीं बोलतां येत नाहीं—आतां माझ्या नवऱ्याला ही गोष्ट सांगून द्यायला हवी.'

नवीनानंद मोठ्या विचारांत पडला. बराच वेळ तो कांहीं बोलला नाहीं. शेवटीं तो म्हणाला, 'या कामीं बऱ्याच अडचणी आहेत कल्याणी.'

ती दोघेही बोलत बसली होती. ज्या नोकरांनीं नवीनानंदाला अंतःपुरांत प्रवेश करतांना अडथळा केला होता त्यांनीं महेंद्राला जाऊन सांगितले, कीं नवीनानंद आमचें न ऐकतां जबरदस्तीनें अंतःपुरांत शिरला आहे.



महेन्द्राला मोठें चोज वाटलें. महेन्द्र अंतःपुरात गेला. कल्याणीच्या झोंपायच्या खोलींत नवीनानंद उभा होता. त्याच्या अंगावर हात ठेवून कल्याणी वाघाच्या चामड्याच्या गांठी सोडवीत होती. महेन्द्राला फार आश्चर्य वाटलें. तो अतिशय रागावलाही.

महेन्द्राला पाहातांच नवीनानंद हंसला आणि म्हणाला, ‘ संतानासंतानात हा अविश्वास कां ? ’

महेन्द्र म्हणाला, ‘ भवानंदाच काय ? तो काय विश्वासू होता ? ’

नवीनानंद डोळे मुरडून म्हणाला, ‘ तुमची कल्याणी काय भवानंदाच्या गळ्यात हात टाकून वाघाच्या चामड्याच्या गांठी कधी सोडवीत होती ? ’ बोलतां बोलतां त्यानें कल्याणीचा हात पकडला—वाघाचें चामडें तिला सोडवू दिलें नाहीं.

महेन्द्र म्हणाला, ‘ तुमच्या या म्हणण्याचा अर्थ काय ? ’

नवीनानंद म्हणाला, ‘ ह्वा तर माझा संशय घ्या, पण कल्याणीचा संशय घ्यायला काय कारण झालें ? ’

महेन्द्र ओशाळला. तो म्हणाला, ‘ कां ?—मीं कुठें तिचा संशय घेतला ? ’

‘ तर मग माझ्या मागोमाग अंतःपुरात का आलांत ? ’ नवीनानंदांनें विचारलें.

‘ कल्याणीला मला काहीं सांगायचं होत, ’ महेन्द्र म्हणाला, ‘—म्हणून मीं आलों. ’

‘ तर मग आता जा. ’ नवीनानंद म्हणाला, ‘ मलाही कल्याणीला काहीं सांगायचं आहे. तुम्ही जरा बाहेर जा. मी आधीं बोलून घेतों. हे घर आहे तुमचंच. केव्हाही तुम्हांला इथ येतां येतं. मोठ्या प्रयासान एकदांच मला इथं यायला मिळाल— ’

महेन्द्र बावळटासारखा पाहात राहिला. त्याला काहींच उलगडा होईना. अपराधी माणसाची ही भाषा नव्हती. कल्याणीची वागणूकही त्याला विचित्र वाटली. तीही दोषी माणसासारखी पळाली नाहीं, घाबरली नाहीं, लाजली नाहीं, कीं काहीं नाहीं—उलट नाजूकनाजूक हंसत होती.

आणि ही कल्याणी !—झाडाच्या खाली बसून जी अगदीं सहजासहजीं विष घ्यायला तयार झाली होती, ती काय असें पाप करील ?

महेन्द्र अशा प्रकारें विचारात पडलेला असतांना त्या दळभट्टा शातीनें महेन्द्राची दुरवस्था पाहून कल्याणीला उद्देशून एक कटाक्ष फेकला. चट्कन महेन्द्राच्या डोळ्यासमोरचा पडदा दूर झाला. महेन्द्राला दिसून आलें, तो कटाक्ष स्त्रीचा होता. जिवाचा धडा करून महेन्द्रानें नवीनानदाची दाढीमिशी धरून ओढली, त्या सरशीं ती त्याच्या हातीं आली. त्याचवेळीं ती संधी साधून कल्याणीनें वाघाच्या चामड्याचीं गाठ सोडवून टाकली होती आणि तें खालीं पडलें होतें.

बिग उघडकीस आल्यामुळें शाती मान खालीं घालून उभी राहिली.

‘कोण तू ?’ महेन्द्रानें शातीला विचारलें.

‘मी श्रीमान नवीनानंद गोस्वामी.’ शाती म्हणाली.

‘हें ढोंग पुरे झाल. ’ महेन्द्र म्हणाला, ‘तू बाई आहेस का ?’

शाती म्हणाली, ‘कार्यपरत्वे केव्हां केव्हां बाईही होते मी.’

‘तर मग एकच प्रश्न विचारतो मी. ’ महेन्द्र म्हणाला, ‘तू स्त्री असून सद्बोधित जीवानदाच्या सहवासात राहातेस कशी ?’

‘तें मी तुम्हाला नाही सांगितलं तर ?’ शाती म्हणाली.

‘तू स्त्री आहेस, हे जीवानदाला माहीत आहे का ?’ महेन्द्रानें विचारलें.

‘माहित आहे !’ शाती म्हणाली.

महेन्द्राची वृत्ति अत्यंत विशुद्ध होती. तें ऐकून तो खिन्न झाला, तें पाहून कल्याणीच्यानें राहवेना. ती म्हणाली, ‘हीं जीवानंद गोस्वामींची धर्मपत्नी शांतीदेवी.’

महेन्द्राची मुद्रा त्या क्षणीच प्रसन्न झाली. तरी पण पुन्हां त्याच्या मुद्रेवर आढोसा आलेला दिसला. कल्याणीला तें जाणवलें. ती म्हणाली, ‘ही ब्रह्मचारिणी आहे.’

- ४ -

उत्तर बंगाल आता मुसलमानांच्या हातून गेला होता, पण मुसलमान ती गोष्ट कबूल करीत नव्हते. स्वतःच्या मनाला फसवीत ते म्हणत होते, कीं कित्येक लुटारूंनी इथे गोंघळ माजवला आहे—त्यांना आपण शिक्षा लावणार आहों.

अशा प्रकारें किती काळ गेला असता, कोण जाणे ! पण याचवेळीं ईश्वरी योजनेनें वॉरन हेस्टिंग्स् कलकत्याचा गव्हर्नर जनरल म्हणून आला.

वारन हेस्टिंग्स् स्वतःची फसवणूक करून घेणारा माणूस नव्हता. तो तसा असता, तर आज भारतांत ब्रिटिशांचें साम्राज्य कसें प्रस्थापित झालें असतें ? त्यानें सतानांना दहशत लावण्यासाठीं मेजर एडवर्ड्स् नांवाचा एक दुसरा सेनापती नव्या पलटणी ताब्यात देऊन पाठवून दिला.

एडवर्ड्स्साला दिसून आले, कीं ही लढाई युरोपीय पद्धतीची नव्हती. शत्रूंच्या पार्शी सैन्य होतें, नगर नव्हते कीं राजधानी नव्हती, कोटकिल्लसुद्धा नसताना सारें काहीं त्याच्या ताब्यांत होतें. ज्या दिवशीं ज्या जागीं ब्रिटिश सैन्याची छावणी पडे, त्याच दिवशीं त्या जागीं ब्रिटिश सैन्याचा ताबा राहिला. ब्रिटिश सैन्य छावणी उठवून गेल्याबरोबर चोहोबाजूनीं ' वंदे मातरम् ' गीताचा जय-घोष होऊं लागे.

कुठून हीं माणसें वारुळांतल्या मुंगीसारखीं एका रात्रीत बाहेर येतात, इंग्र-जानीं काबीज केलेल्या मुलखाला आग घालतात, किंवा अल्पसंख्य ब्रिटिशसेना दिसली, कीं लगेच तिचा धुव्वा उडवतात, याचा त्या साहेबाला पत्ता लागेना. शोध करतां करता साहेबाला कळून आलें, कीं पदचिन्ह गावीं किड्या बाधून त्यांनीं त्या ठिकाणीं आपलें शस्त्रागार आणि घनागार राखून ठेवलें होतें. तो किड्या काबीज करायचें साहेबाने ठरवले

पदचिन्हांत कितीसे संतान राहात होते हे शोधून काढण्यासाठीं त्यानें हेर पाठवले. त्याला जी बातमी मिळाली, त्यावरून त्या किल्ल्यावर चाल करून जाणें त्याला घोक्याचें वाटले. मोठ्या कौशल्यानें त्यानें एक अजब युक्ति योजली.

माघी पूर्णिमा जवळ आली होती. त्यांच्या छावणीपासून जवळच नदीकांठी मेळा जमणार होता. या मेळ्यासाठीं मोठ्या जोरानें तयारी चालली होती. या मेळ्याला जवळजवळ लाख माणसें गोळा होतील अशी अपेक्षा होती. आतां वैष्णवांचें राज्य झालेलें असल्यामुळें हा उत्सव मोठ्या थाटांत होणार होता. या पूर्णिमेच्या दिवशीं सारे संतान या मेळ्यासाठीं या जागीं एकत्रित होण्याचा संभव होता. पदचिन्हांतील रक्षक सैन्य देखील या मेळ्याला हजर राहिल अशी मेबर

एडवर्ड्सने अटकळ केली आणि त्याच दिवशीं पदचिन्हावर चाल करून जाऊन तो किल्ला हस्तगत करायचें त्यानें ठरवले.

ही योजना मनात ठेवून त्यानें बाहेर घोषणा केली होती, कीं मेळ्यावर आपण चाल करून जाणार—तिथे सारे वैष्णव गोळा होणार असल्यामुळे एका दिवसांत शत्रूचा निःपात करून टाकणार—वैष्णवाचा मेळा होऊं देणार नाहीं.

जीवानंद आणि शांती पदचिन्हातून निघून गेलीं होती. त्यावेळीं लढाईचा संशय सुद्धा आला नव्हता. लढाईत त्याचें आता लक्षही नव्हतें. माघी पूर्णिमेच्या पुण्य दिवशीं शुभमहूर्तावर गगेच्या पवित्र प्रवाहांत प्राणविसर्जन करून प्रतिज्ञाभंगाच्या महापापाचें प्रायश्चित्त करायचें, असें त्यांनीं ठरवले होते.

मेळ्याच्या वेळीं सतानाची आणि इंग्रज सैन्याची मोठी लढाई होणार, असें वाटेनें येतांना त्यांना कळलें. तेव्हां जीवानंद म्हणाला, 'तर मग आतां लढाईतच जीव देऊ. चल लौकर.'

ते तांतडीनें यायला निघाले होते. वाटेत एका जागीं एका टेकाडावर चढून त्यांनीं निरीक्षण केलें. त्या वीरदपत्याला दिसून आलें, कीं खाली बऱ्याच अंतरावर इंग्रजांचीं छावणी पडली होती.

शांती म्हणाली, 'मरायच्या गोष्टी सध्यां राहूं देत—बोला 'वंदेमातरम्!''

— ५ —

त्यावेळीं त्या दोघानींही एकमेकांच्या कानाला लागून कांहीं खलबत केलें. जीवानंद जंगलाच्या एका भागांत लपून बसला. शांती जंगलाच्या दुसऱ्या भागांत प्रवेश करून एक अजब प्रकार करायला प्रवृत्त झाली होती.

शांती मरायला निघाली होती—पण मरतांना आपल्या स्त्रीविषातच मरावें असें तिनें ठरवले होते. तिचा पुरुषवेष म्हणजे लबाडी, असें महेन्द्र म्हणाला होता. ढोंग करीत करीत मरायचें नाहीं. तिनें येतांना आपल्या साऱ्या सौभाग्यचिन्हांची साबळी बरोबर आणली होती. आतां नवीनानंद साबळी उधडून वेष बदलायला बसला होता. तिने स्त्रीवेष घेऊन, वैष्णवासारखा नाकापासून वरपर्यंत नाम लावून केसांची रचना मोठ्या खुबीदार पद्धतीनें केली. आणि त्यावेळीं प्रचलित असलेले बिंदीसारखे गोल गोल दागिने कपाळावर रुळत ठेवून तिनें एकप्रकारें

तोड झांकून घेतलें. वैष्णवीच्या वेर्षांत हातीं सारगी घेऊन ती इंग्रजांच्या छावणींत हजर झाली.

तिला पाहतांच भल्यामोठ्या काळ्याकुट्ट मिशांचे शिपाई वेहाय खूप झाले. कुणी टप्पा, कुणी गझल, कुणी श्यामाची गाणी, तर कुणी कृष्णाचीं गाणीं, अशा वेगवेगळ्या गाण्याची फरमाईश करूं लागले. कुणी तादूळ दिले, कुणी डाळ दिली, कुणी मिठाई दिली, कुणी पैसा दिला, तर कुणी चवली दिली. अशा रीतीनें तिने छावणींतील व्यवस्था स्वतःच्या डोळ्याने पाहून घेऊन छावणींतून पाय बाहेर काढला. शिपायांनीं विचारलें, ' पुन्हा केव्हां येणार ? ' वैष्णवी म्हणाली, ' तें काहीं सागता येत नाहीं. माझें घर फार दूर आहे. '

शिपायांनीं विचारलें, ' कितीस दूर आहे ? '

वैष्णवी म्हणाली, ' माझें घर आहे पदचिन्हाला. '

तें ऐकून एका शिपायाला आठवण झाली...मेजरसाहेबाना पदचिन्ह गांवांकडची खबर पाहिजे होती. वैष्णवीला बोलावून घेऊन त्यानें तिला कप्तानसाहेबांकडे सुपूर्द केले. कप्तानसाहेब तिला मेजरसाहेबांकडे घेऊन गेले. मेजरसाहेबांच्या समोर जातांच वैष्णवी गोड गोड हंसली. तिच्या मर्मभेदी कटाक्षाने साहेबाचें डोकें फिरूं लागलें. खंजिरावर थाप मारून ती गाऊं लागली—

### म्लेंच्छ निहवनिधने फलयसि करवालम् ।

साहेबानें आपल्या मोडक्या बगालींत विचारलें, ' तुझें घर कुठ बिवी ? ' वैष्णवी म्हणाली, ' मी बिवी नाहीं—वैष्णवी आहे. माझें घर पदचिन्हाला. ' साहेब म्हणाला, ' वेल, दॅट ईच पॅडसीन—इज इट ? तिथ एक गर्र आहे ? ' वैष्णवी म्हणाली, ' घर ? पुष्कळ घरं आहेत. ' साहेब म्हणाला, ' घर नव्हे—गर्र—गर्र ! गर्र ! ' शांती म्हणाली, ' आता तुम्ही काय म्हणतां तें समजलं. गड होय ? ' साहेब म्हणाला, ' यस् यस्. गर्र—गर्र. आहे ? ' शांती म्हणाली, ' गड आहे. भला मोठा किल्ला आहे. ' साहेबानें विचारलें, ' किती आदमी आहेत तिथं ? ' शांती म्हणाली, ' त्या किल्ल्यांत होय ? आहेत वीसपंचवीस हजार. '

साहेब उद्गारला, ' नॉनसेन्स. एका किल्ल्यांत फार तर दोनचार हजार माणसं रहात असतील ! अच्छा ! ते तिथंच आहेत, कीं गेले निघून ? '

शांती म्हणाली, ' निघून जाणार कुठ ? '

साहेब म्हणाला, ' मेळ्यासाठी ! तिथून तूं इथं केव्हां आलीस ? '

वैष्णवी म्हणाली, ' कालच आलें साहेब. '

साहेब म्हणाला, ' तर मग ते लोक आज गेले असतील तिथं. '

शांती आपल्याशींच पुटपुटत होती, ' तुझ्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्याय मीं. आतां कोल्हेकुत्रे तुझी मुडी केव्हां चघळतात त्याची वाट पहातेंय मीं. ' ती उघड म्हणाली, ' तसच असेल साहेब. आज कदाचित ते गेले असतील निघून. गळा सुकला साहेब. द्या ना एक चवलीपावली. कांहीं दिलंत म्हणजे जाईन निघून. अन् तसंच चांगलंसं बक्षिस दिलंत तर परवा तिथली खबर काढून येते अन् तुम्हांला सांगतें. '

साहेबानें खण्कन एक रुपया तिच्या अंगावर फेकला. तो म्हणाला, ' परवां नको विबी—'

' विबी काय म्हणतोस मेल्या ? वैष्णवी म्हण. '

एडवर्ड्स म्हणाला, ' परवां नको, आजच्याच रात्रीं मला खबर मिळायला हवी. '

शांती म्हणाली, ' उमाखालीं बदूक घे अन् दारूचा ग्लास शॉकून शिरसाचं तेल नाकांत घालून झोप जा. म्हणे आज रात्रीं ! आजच्या आज दहा कोस जायचं ! पुन्हा दहा कोस परत यायचं ! आणि या वेठ्याला खबर आणून घायची ! हलकट बेटा कुठला ! '

' कुणाला हलकट म्हणतेस ? ' साहेबानें विचारलें.

शांती म्हणाली, ' मोठा आलाय वीर ! बडा जादरेल ! '

' बडा जनरल इम् हो सकता है. ' साहेब म्हणाला, ' क्लार्क के माफिक. पण आजच्या आज मला खबर मिळायला हवी. आज खबर आणलीस तर तुला शंभर रुपये बक्षीस. '

शांती म्हणाली, ' शंभर दे, कीं हजार दे. या दोन टांगांनीं वीस कोसांची मजल मारणं माझ्या बापाच्यानंही व्हायचं नाहीं. '

साहेब म्हणाला, 'घोड्यावर बसून जाशील  
शांती म्हणाली, 'घोड्यावर बसतां आलं असतं तर तुझ्या तबूसमोर येऊन  
सारंगी वाजवीत भिक्षा का मागितली असती ?'

साहेब म्हणाला, 'तुला समोर बसवून नेलं तर ?'

'तुझ्या मांडीवर बसून जाऊं ?' शांती म्हणाली, 'मला काहीं लाजशरम  
आहे की नाही ?'

'क्या मुष्किल !' साहेब म्हणाला, 'पाचशें रुपये देईन.'

'कोण नेणार आहे मला ?' शांतीने विचारलें, 'तूं स्वतः नेणार आहेस ?'  
साहेबानें हातानें खून केली. समोर उभ्या असलेल्या एका लिड्ले नावाच्या  
तरुण एनसार्ईनला बोलावून त्यानें विचारलें, 'लिड्ले, तू हिला घोड्यावर  
बसवून घेऊन जाशील ?'

शांतीचें रूप पाहून तो खूष झाला होता. तो म्हणाला, 'मोठ्या आनंदानं !'

एक मोठा आरबी घोडा दौडीच्या तयारीनें आणण्यांत आला. लिड्ले तया-  
रच होता. शांतीला घरून उचलून तो घोड्यावर चढवण्यासाठीं पुढें सरसावला.  
शांती म्हणाली, 'छे : एवढ्या लोकांच्यासमोर ? मला काहीं लाज शरम आहे  
की नाही ? चल आघीं छावणीबाहेर जाऊं.'

लिड्ले घोड्यावर स्वार झाला. घोडा हळूहळू चालत होता आणि शांती  
त्याच्या मागून पायीं चालत जात होती.

ते छावणीच्या बाहेर आले. आतां आजूबाजूला कुणी नाहीं असें पाहून  
शांती लिड्लेच्या पायावर पाय देऊन एका उडीत घोड्यावर चढली.  
लिड्ले हंसून म्हणाला, 'तूं तर सराईत घोडेस्वार दिसतेस !'

शांती म्हणाली, 'मीं सराईत घोडेस्वार तर आहेच, पण तुझ्या शेजारीं  
घोड्यावर बसायला मला शरम वाटते. छे : ! रिकिबीत पाय घालून घोड्यावर  
बसायच म्हणजे काय ?'

एकदां आपला दिमाख दाखवण्यासाठीं लिड्लेनें रिकिबीतून पाय बाहेर  
काढला, त्या सरशी त्या अकलशून्य इंग्रजाच्या मुंडीला हात घालून तिनें  
त्याला बोड्यावरून फेंकून दिलें.

घोड्यावर पद्धतशीर मांड ठोकून घोड्याच्या पोटाला तिने पायाच्या पैजणासकट टाच मारली, तेव्हा तो अरबी घोडा वाऱ्यासारखा पळत सुटला.

लिडले पाय मोडून पडला होता, आणि शांती घोड्यावर बसून तीरासारखी जात होती.

जंगलाच्या ज्या भागांत जीवानंद लपून बसला होता, तिथे जाऊन तिने त्याला सारी हकीकत सांगितली. ती ऐकताच जीवानंद म्हणाला, 'तर मग आतां जलदी करून जाऊन महेन्द्राला सावध केलं पाहिजे. तूं मेळ्याकडे जाऊन सत्यानदांना ही खबर दे. तू घोड्यावरूनच जा. प्रभूंना शक्य तितक्या लौकर ती बातमी कळली पाहिजे. दोघेही दोन बाजूंनी दौड करीत निघालीं.

शांती आता पुन्हा नवीनानंद बनली होती हे काहीं सांगायला नको.

### — ६ —

एडवर्ड्स हा अस्सल इंग्रज होता. जिकडे तिकडे त्याचे हेर फिरत होते. लिडले साहेबाला फेकून देऊन त्याचा घोडा घेऊन वैष्णवी कुटेतरी निघून गेली, ही बातमी त्याच्या कार्नी येऊन पोचली. ते ऐकतांच एडवर्ड्स म्हणाला, "An imp of Satan! Strike the tents!"

तंबूच्या खुंट्यावर थडाथड हातोड्याचे घाव पडूं लागले. ती वस्त्रनगरी पाहतांपाहतां नाहीशी झाली.

इकडे महेद्र संतानसेना घेऊन मेळ्याच्या वाटेला लागला होता. दुपारच्या वेळीं महेद्राने वाटेंत छावणी ठोकली. वैष्णवांकडे तंबू नव्हते. ते झाडाखालीं वस्ती करीत आणि चटई किंवा कंथा टाकून झोप घेत. संध्याकाळीं थोडेसें हरिचरणांमृत प्राशन करून रात्र काढीत. यावर काहीं भुकेची बाकी राहिली तर स्वप्नांत वैष्णवी ठाकुराणीचें अधरामृतपान करून ती पुरी करून घेत.

छावणी ठोकण्याजोगी एकच जागा जवळपास होती. ती एक आंबे, फणस, चिंच आणि बाभळीची भलीमोठी बाग होती. महेन्द्रानें हुकूम सोडला, 'इथच छावणी ठोका.'

त्याच्याजवळच एक छोटीशी टेकडी होती. ती चढायला जरा कठीण होती. महेन्द्राला वाटलें, या टेकडीवर छावणी ठोकली तर छान होईल. एकदां ती जागा पाहून जायचें असें त्यानें ठरवलें.





जीवानंद म्हणाला, 'टेकडीच्या पलीकडे गनीम आहे. या टेकडीच्या शिखरावर या काळोख्या रात्रीच्या साक्षीन संतान लढाई खेळणार. चला, लौकर या. या शिखरावर जो आधी जाऊन पोंचेल तोच ही लढाई जिंकिल. बोला, 'वंदेमातरम्!''

तें सारें अरण्य दणाणून 'वंदेमातरम्' गीताचा घोष सुरू झाला. संतानसेना एकामागून एक टेकडी चढू लागली.

तितक्यांत ते एकदम घाबरले. महेंद्रसिंह दौड करित टेकडीवरून खाली उतरत असता शिंग फुंकीत होता. पाहतां पाहतां टेकडीच्या शिखरावरून आकाशाच्या पार्श्वभूमीवर तोफखान्यासकट इंग्रजांची गोलंदाज सेना ठाण मांडून राहिलेली त्यांना दिसू लागली.

हांक फोडून वैष्णवसेना गाऊ लागली—

तुमि विद्या तुमि भक्ति  
तुमि मा बाहुते शक्ति  
त्वम्हि प्राणाः शरीर ॥

पण इंग्रजांच्या तोफांच्या धुमधडाका आवाजांत त्या महागीताचा घोष कुठल्याकुठें नाहीसा झाला. शेकडों संतान गोळ्या लागून घोड्यासकट टेकडीवरून कोसळून खाली पडले. धडाडू धडाडू आवाज करित इंग्रजांचें चक्र मेघगर्जनेला लाजवीत दशदिशा दणाणून टाकीत होतें. जीवानंद आणि महेंद्र जिवानचा आटापिटा करित होते, पण दरडीवरून कोसळणाऱ्या दगडांप्रमाणें संतानसेना टेकडीवरून पळ काढीत होती. कोण कुणीकडे पळाले त्याचा पत्ता नव्हता. एका झटक्यासरशीं सर्वांना नेस्तनाबूद करण्यासाठी 'हुरे हुरे म्हणून ओरडत गोऱ्यांची पलटण टेकडीखाली उतरू लागली. पर्वतावरून पडणाऱ्या पाण्याच्या धबधब्याप्रमाणें संगिनी उंच करून ती त्रिटिशांची अजिक्य सेना पळत सुटलेल्या संतानसेनेच्या मार्गे बेछूटपणें धावू लागली.

जीवानंद एकदांच महेंद्राला भेटला आणि म्हणाला, 'आज शेवट ! आज इयंच मरूंया आपण.'

महेंद्र म्हणाला, 'नुसता जीव दिल्यानं लढाई जिंकतां आली असती तर मी जीवही दिला असता. निष्कारण मरण ओढून घेणं हा वीराचा धर्म नव्हे.'

जीवानंद म्हणाला, 'मी निष्कारणच मरणार—पण लढत लढत मरणार !' मोठ्याने हांक फोडून जीवानंद म्हणाला, 'ज्या कुणाला हरिनामाचा जयघोष करीत मरायचं असेल त्यानं माझ्याबरोबर यावं.'

बरेच जण पुढें आले. जीवानंद म्हणाला, 'अस नव्हे ! श्रीहरीच्या साक्षीनं शपथ करा—जिवंत मागं फिरायचं नाही.'

जे पुढें आले होते ते मागें हटले. जीवानंद म्हणाला, 'तुम्ही कुणी नाही येत ? तर मग हा पहा, मी एकटाच चाललों.'

घोड्याच्या पाठीवर उभा राहून बराच मागें असलेल्या महेन्द्राला हांक मारून जीवानंद म्हणाला, 'भय्या, नवीनानंदाला सांग, मी चाललों. आता पुन्हां भेट स्वर्गात.'

एवढेंच बोलून तो वीर पुरुष गोळ्यांच्या वर्षावातून घोडा दामटीत पुढें चालला.

पळत सुटलेल्या संतानाना हांक मारून महेन्द्र म्हणाला, 'पहा, एकवार मागं वळून जीवानंदाकडे पहा. नुसतं पहिल्यान कांहीं मरत नाहीं तुम्ही !'

कित्येक जणांनीं मागें वळून पाहिलें. जीवानंदाचें तें असामान्य धाडस पाहून पहिल्यानें कित्येक आश्चर्यचकित झाले. त्यानंतर म्हणाले, 'जीवानंदालाच काय जीव देतां येतो ? आम्हाला नाहीं येणार ? चला. जीवानंदाबरोबरच आपणही वैकुंठ गाऊ.'

तें ऐकून थोडेबहुत संतान मागें फिरले. त्यांना पाहिल्यावर आणखी काहीं मागें फिरले. त्या सर्वांना पाहिल्यावर आणखी बरेच मागें फिरले. जिकडेतिकडे गोंघळ माजला. शत्रूची फळी फोडून जीवानंद आत शिरला होता. आतां तो दिसेनासा झाला होता.

इकडे कांहीं संतान पुन्हां मागें हटत होते, असें लढाईच्या मैदानवरून बाकीच्या संतानांनीं पाहिलें. सर्वांना वाटलें, कीं संतानांचा विजय झाला—संतानांनीं शत्रूंना पिटाळून लावले. त्यावेळीं सारें संतान सैन्य 'मारा मारा' असा आरडाओरडा करीत इंग्रज सैन्यावर तुटून पडलें.

इकडे इंग्रज सैन्यांत भारीच गोंघळ उडला होता. लढाईच्या मान्याला तोंड न देतां शिपाईं दोन्ही बगलांनीं पळत होते. गोरे शिपाईं देखील सगिनी उभा-

रून छावणीकडे धावत होते. महेद्राने चोहीकडून नजर टाकून पाहिली तेव्हां त्याला दिसून आले, कीं टेकडीच्या शिखरावर असंख्य संतानसेना दिसून येत होती. ते संतान युद्धाच्या कैफाने बेहोष होऊन इग्रजसैन्यावर चाल करून जात होते. तें पाहून संतानाना हाक मारून तो म्हणाला, 'संतानगण हो ! पहा, पहा, शिखरावर प्रभू सत्यानंदगोस्वामींचें निशाण फडकत आहे. मधुकैठभ आणि कंस—वेशी दैत्याचा नाश करणारा मुरारी स्वतः रणांगणावर अवतीर्ण झाला आहे. पहा, लाखों संतान वर उभे आहेत. बोला, हरे मुरारे ! हरे मुरारे ! उठा ! मुसलमानांना पाठीपोटीं सडकून झोडपून काढा. टेकडीवर लाखों सतान आले आहेत—पहा, पहा.'

त्यावेळीं ' हरे मुरारे 'च्या प्रचंड जयघोषाने तें सारे जंगलपठार दणाणून सारे सतान ' भिऊं नका, भिऊं नका ' अशी हांक ठोकित हत्याराचा खणखणट करीत लढत असतांना सारे जीव थक्क झाले होते.

महेन्द्राची तुकडी आतां उसळून वर चढूं लागली होती. दगडावरून कोसळणाऱ्या नदीच्या पाण्याप्रमाणें राजसेना गडगडून पडत होती. शत्रु स्तमित झाले होते, भेदरून गेले होते. त्याचवेळीं पंचवीस हजार सतानसेना घेऊन सत्यानंद ब्रह्मचारी टेकडीच्या शिखरावरून धवधव्यासारखे शत्रुसैन्यावर येऊन कोसळले तुमल युद्ध सुरू झाले.

वरून आणि खालून होणाऱ्या दोन्ही सतानसैन्यांच्या मान्यामुळें शत्रुचें अफाट सैन्य भरडून नेस्तनावूद झालें.

वॉरन हेस्टिंग्जला ही बातमी कळवण्यासाठीं जायला एकही माणूस शिल्लक राहिला नाहीं.

ती पूर्णिमेची रात्र होती. लढाईचें तें भीषण मैदान आता थंडावले होतें. घोड्याची दौड, बंदुकाच्या फैरी, तोफाचा घडाका, आणि सर्वांना व्यापून टाकणारा धूरांचा प्रचंड लोट कुठेच दिसत नव्हता. कुणी जसे ' हुरें ' करीत नव्हते तसेच ' हरीध्वनि ' ही करीत नव्हते. आवाज ऐकूं येत होता काय तो कोल्हे, कुत्रे आणि गिघाडांचा. मधून मधून जखमी सैनिकांचे विवळणें ऐकूं येत होतें. कुणाचे हात तुटले होते. कुणाचे पाय तुटले होते, कुणाचे डोकें फुटलें होतें, कुणाच्या बरगड्या मोडल्या होत्या, तर कुणी पडलेल्या घोड्याखाली

अडकून पडले होते. माघ महिन्यांतल्या त्या पूर्णिमेच्या रात्री कडक थंडीत आणि भडक चांदण्यांत तें लढाईचें मैदान भयानक स्वरूप धारण करून राहिलें होतें. तिथें जायचें कुणालाही धैर्य होत नव्हतें.

कुणालाही धैर्य होत नव्हते, तरी रात्रीच्या वेळीं एक स्त्री त्या अगम्य रण-शेत्रावर सारखी ढिडत होती. हातीं मशाल घेऊन त्या मुडद्यांच्या राशींत ती काहीतरी शोधीत होती. ती प्रत्येकाचा चेहरा मशाल पुढें धरून पाहून घेई आणि पुन्हा दुसऱ्याकडे जाई. जो आपल्याला हवा तो हा नव्हे, असें दिसून येतांच ती हातीं मशाल घेऊन पुढें जाई.

सान्या पठारावर अशा प्रकारें धुडाळीत असता तिला हवें होतें तें कुठेच सापडलें नाहीं. तिनें मशाल फेकून दिली. मेलेल्या माणसांच्या रक्तानें खचलेल्या धरणीवर आग टाकून ती रडूं लागली.

ती शांती होती. ती जीवानंदाचा देह शोधीत होती.

अशा रीतीने खाली पडून ती रडत असता कुणाचा तरी करुणापूर्ण आवाज तिच्या कानी आला. कुणीतरी बोलत होते, 'ऊठ मुली, रडूं नकोस.'

शांतीनें वर पाहिलें. त्या शुभ्र चांदण्यात तिच्यासमोर एक जटाजूटधारी महापुरुष उभा होता.

शांती उठून उभी राहिली. जे आले होते ते म्हणाले, 'रडूं नकोस मुली, मी तुला जीवानंदाचा देह शोधून काढून देतो. चल माझ्याबरोबर.'

तो महापुरुष शांतीला घेऊन लढाईच्या मैदानाच्या मध्यभागी आला. त्या जागीं एकावर एक पडलेल्या मुडद्यांच्या राशी खचल्या होत्या. शांतीला ते देह निवडून पाहाणें अशक्य झालें. त्या बलवान् पुरुषानें त्या राशीतून एक मृतदेह बाहेर काढला. शांतीनें तो ओळखला—तो जीवानंद होता. त्याच्या सर्वांगाला गोळ्यांची क्षते पडलीं होती. तो रक्तानें माखलेला होता. एकाद्या सामान्य स्त्रीप्रमाणें शांती हंबरडा फोडून रडूं लागली.

तो महापुरुष पुन्हां म्हणाला, 'रडूं नकोस मुली. जीवानंद खरोखरीच का मेलाय ? जरा नीट तपासून पहा पाहूं. आधीं त्याची नाडी पहा.'

शांतीनें नाडी तपासून पाहिली. ती चालत नव्हती. तो पुरुष म्हणाला, 'छातीवर हात ठेवून पहा.'

शातीने त्याची छाती नीट तपासून पाहिली—तिथे सर्वत्र स्तब्ध होते—सारे थंडावले होते.

तो पुरुष पुन्हा म्हणाला, ' नाकापाशी हात घरून पहा—सूत घरून पहा—तिथे काही श्वासोच्छ्वासाचा अंश दिसतो की काय ते पहा. '

शातीने पाहिले—सारे गारीगार होते.

तो पुरुष म्हणाला, ' पुन्हा पहा, तोंडात बोट घालून तिथे काही उष्णता आहे की नाही तें पहा. '

शातीने तोंडात बोट घालून पाहिले. ती म्हणाली, ' नीटसं काही कळत नाही. '

शांतीचा जीव आसावला होता.

महापुरुषाने जीवानंदाच्या देहावरून आपला हात फिरवला. तो म्हणाला, ' तू निराशेने खचली आहेस म्हणून तुला कळत नाही. अजून या देहात थोडीशी गरमाई आहे अस वाटतंय मला. पहा बर पुन्हा ! '

शातीने पुन्हा नाडो पाहिली—ती मंदपणे चालत होती. चकित होऊन तिने हृदयावर हात ठेवला—तिथे थोडीशी घडघड जाणवली. नाकाशी हात नेऊन पाहिले—श्वासोच्छ्वासाचा थोडासा भास जाणवू लागला. तोंडातही थोडीशी उष्णता जाणवू लागली. शांती अचंबित होऊन म्हणाली, ' आधीच धुगधुगी होती का ? की प्राण परतून आले आहेत ? '

तो महापुरुष म्हणाला, ' अस कधी झालंय मुली ? बर, याला उचलून पुष्करणीजवळ आणशील का ? मी वैद्य आहे—काही उपाय झाला तर करून पाहतो. '

शांतीने जीवानंदाचा देह सहज उचलून घेतला आणि ती पुष्करणीकडे जाऊ लागली. तो पुरुष म्हणाला, ' तू याला घेऊन पुष्करणीवर जा आणि देहावरचं सार रक्त धुवून काढ. तोंपयेंत मी औषध घेऊन येतो. '

शांती जीवानंदाला घेऊन पुष्करणीच्या कांठी गेली आणि तिने तें सारें रक्त धुऊन काढले. इतक्यांत तो महापुरुष वनस्पतीचा पाला वाटून घेऊन आला होता. त्याने तो साऱ्या जखमाना लावला.

तो महापुरुष जीवानंदाच्या अंगावरून सारखा हात फिरवीत होता.

एक दीर्घ निःश्वास सोडून जीवानंद उठून बसला. शांतीला पाहून त्याने विचारले, ' कुणी लढाई जिंकली ? '

शांती म्हणाली, ' तुम्ही लढाई जिंकली ! आतां या महात्म्याला प्रणाम करा. '   
 दोघांनीही पाहिलें, तिथें कुणीच नव्हतें. प्रणाम कुणाला करणार ?

औषधीच्या पभाबाने जीवानंद अगदीं थोड्या वेळात पूर्वीसारखाच झाला होता. तो म्हणाला, ' शांती, या धन्वतरीच्या औषधाचा गुण मोठा विलक्षण आहे. मला आता एवढ्यासुद्धा वेदना होत नाहीत, कीं थकवा वाटत नाही. आतां आपण इथून कुठतरी जाऊं. संतानसेनेच्या विजयोत्सवाचा गजर ऐकूं येतोय ना तुला ? '

शांती म्हणाली, ' आता त्या बाजूला जायचं नाही. मातेच कार्य सफल झालं. या देशाची मालकी संतानाकडे आली. आम्हांला या राज्यांत भाग नको आहे. आता कशाला जायचं तिकडे ? '

' जे काढून घेतलं आहे तें मनगटाच्या जोरावर राखलं पाहिजे. '   
 जीवानंद म्हणाला.

' तें राखण्यासाठीं महेन्द्र आहे—स्वतः सत्यानंद आहेत. ' शांती म्हणाली, ' संतानधर्मासाठीं तुम्ही देहत्याग केला—दोषाबद्दल प्रायश्चित्त घेतलं. या पुन्हां मिळालेल्या देहावर आतां कुणाचीच सत्ता नाही. संतानांच्या दृष्टीनं आम्हीं मरून गेलों आहों. आम्हांला पाहिल्यावर संतान म्हणतील, ' प्रायश्चित्ताच्या भीतीनं हा जीवानंद लढाईच्या वेळीं लपून बसला होता, आतां लढाई जिंकली आहे असं पाहताच राज्याचा भाग घ्यायला आला ' तसं व्हायला नको आहे ! '

' हें काय म्हणतेस शांती ? ' जीवानंद म्हणाला, ' लोकापवादाच्या भीतीनं आपलं कर्तव्य सोडायचं का ? मातृसेवा हेंच आमचं कर्तव्य. कुणी काहीं का म्हणेना, मीं मातृसेवाच करित राहाणार. '

' आता तुम्हांला तो अधिकार राहिला नाही. ' शांती म्हणाली, ' मातृसेवेसाठीं तुम्ही देहाची सांड केली. आतां पुन्हां त्याच सेवेला वाहून घेतलं, तर तुमच्या प्रायश्चित्ताचं काय ? मातृसेवेपासून वचित होणं हाच या प्रायश्चित्ताचा मुख्य भाग. नाहीतर नुसताच जीव देणं काय तितकं बिकट आहे ? '

जीवानंद म्हणाला, ' शांती, तुझं म्हणण बरोबर आहे. मी हें प्रायश्चित्त अपुरं ठेवणार नाही. संतानधर्मातच मला सौख्य आहे. त्या सौख्यापासून स्वतः

दुरावल्याशिवाय प्रायश्चित्त पुरं होणार नाही. पण आतां जायचं कुठं ? मातृ-सेवा सोडल्यावर घरीं जाऊन काय सुखाचा संसार करायचा ?

‘मी असं कुठं म्हटलं ?’ शांती म्हणाली, ‘आपण आतां संसारी राहिलो नाही—आपण दोघंही आतां संन्यासी—मरेपर्यंत ब्रह्मचर्य पालन करणारे संन्यासी. चला, आतां आपण तीर्थयात्रेसाठीं देशोदेशीं भ्रमण करूं.’

‘त्यानंतर—’ शांती म्हणाली, ‘हिमालयावर जाऊन पर्णकुटी बांधून राहूं आणि भारतमातेचं मंगल व्हाव असा वर मागत परमेश्वराची आराधना करूं.’

तीं दोघंही तिथून उठलीं—हातात हात घालून त्या पूर्णिमेच्या चांदण्याच्या रात्री ती अनंतात अंतर्हित झालीं.

पुन्हं तीं दिसतील का आई ? जीवानदासारखा पुत्र, शांतीसारखी कन्या, तुझ्या गर्भातून पुन्हं निर्माण होतील का आई ?

— ८ —

त्या लढाईच्या मैदानावरून सत्यानंद ठाकूर कुणाला काहीं न सागता आनंदमठात निघून आले. त्या गंभीर रात्रीच्यावेळीं विष्णुमंडपांत येऊन ते ध्यानासाठीं बसले होते. इतक्यांत शांतीला भेटलेले ते वैद्य—ते धन्वंतरी तिथे येऊन उभे राहिले. त्यांना पाहातांच सत्यानंदांनी उठून त्यांना प्रणाम केला.

धन्वंतरी म्हणाले, ‘सत्यानंद, आज माघी पूर्णिमा !’

‘चला—मी तयार आहे.’ सत्यानंद म्हणाले, ‘पण हे महात्मन्, माझी एक शका आहे, ती दूर करा. ज्या क्षणाला युद्धांत जय मिळवून सनातन धर्म मी निष्कटक केला, त्याचवेळीं आतां मला माघार घ्यायचा हा आदेश का मिळतो आहे ?’

‘तुझं कार्य पूर्ण झालं आहे.’ जे तिथे आले होते ते म्हणाले, ‘मुसलमान राज्याचा विध्वंस झाला आहे. आता यापुढे तुझ्यासाठीं काम राहिलेलं नाही. निरर्थक जीवहत्या करण्यांत कांहीं अर्थ नाही.’

सत्यानंद म्हणाले, ‘मुसलमान राज्याचा नायनाट झाला खरा, पण अजून हिंदूराज्याची स्थापना झालेली नाही—अजूनही कलिकात्यात इंग्रज विद्यमान



आहेत—बलाढ्य होऊन बसलेयत.'

हिंदुराज्य यावेळीं अस्तित्वांत येणार नाही.' ते म्हणाले, ' तूं इथं राहिलास तर निरर्थक नरहत्या होईल. चल माझ्याबरोबर '

त्यांचें तें भाषण ऐकताच सत्यानंदांचा मर्मभेद झाला. ते हताश झाले. ते म्हणाले, ' हे प्रभू, हिंदुराज्य जर अस्तित्वांत येणार नाही, तर या देशचा राजा कोण होणार ? पुन्हां मुसलमानच राजे होणार काय ? '

' नाही ! ' ते म्हणाले, ' आता इंग्रज राजा होणार ! '

सत्यानंदांच्या दोन्ही डोळ्यांतून आसवांच्या धारा वाहू लागल्या. समोर असलेल्या मातृरूपा जन्मभूमीच्या प्रतिमेसमोर हात जोडून सद्गदित कंठानें ते म्हणाले, ' आई, शेवटीं तुझा उद्धार करण माझ्या हातून घडल नाही. पुन्हां तूं म्लेंच्छांच्याच हातीं जाणार. संतानाचा हा अपराध पोटात घाल आहे ! का मला या लढाईच्या मैदानावर मृत्यु आला नाही ? '

सत्यानंद, असा हताश होऊं नकोस.' धन्वंतरी म्हणाले, ' बुद्धीच्या भ्रमा-मुळ तूं दरोडेखोरी करून पैसा गोळा केलास—लढाई जिंकलीस-पापाच फळ कधीं पवित्र असत नाही, म्हणूनच तुम्हा लोकांना देशाचा पुरा उद्धार करण अशक्य झाल. यापुढ जें कांहीं होणार आहे, तें सारं बऱ्यासाठींच ! इंग्रज राजा झाला नाही तर सनातन धर्माचा पुनरुद्धार होणं शक्य नाही. महान् सिद्ध पुरुषांनी द्रष्टे या नात्यानं जे पाहिलं आहे, तेच तुला मीं समजावून सागतों आहे. मन लावून ऐक. तेहेतीस कोटी देवतांची पूजा म्हणजे सनातन धर्म नव्हे. हा एक लौकिक धर्म आहे. या लौकिकधर्माच्या प्रभावामुळं खरा सनातनधर्म, म्लेंच्छ ज्याला हिंदूधर्म म्हणतात तो धर्म—लोप पावला आहे. खरा सनातनधर्म ज्ञानात्मक नाही. हें ज्ञान दोन प्रकारचं आहे; एक बहिर्विषयक आणि एक अंतर्विषयक. हें अंतर्विषयक ज्ञान म्हणजेच सनातनधर्माचं मुख्य अंग—पण बहिर्विषयक ज्ञान आधीं झाल्याशिवाय अंतर्विषयक ज्ञानाच्या अनुभूतीची संभावना नाही.

सध्यां या देशांत बहिर्विषयक ज्ञानच मिळत नाही—तें शिक्षण देतील असेही कुणी इथं नाहीत. लोकशिक्षणाच्या बाबतींत आम्हीं अनभ्यस्त आहोंत, म्हणूनच बहिर्विषयक ज्ञान दुसऱ्याच कोणत्या तरी देशापासून आम्हीं संपादन

केलं पाहिजे. बहिर्विषयक ज्ञानात इंग्रज महापंडित आहेत—लोकशिक्षणाच्या कामी अत्यंत निष्णात आहेत. म्हणूनच इंग्रजांच्या हातीं हें राज्य द्यायचं. इंग्रजी शिक्षणान या देशचे लोक बहिर्विषयक ज्ञानांत सुशिक्षित झाले म्हणजे अंतर्विषयक ज्ञान प्राप्त करून घ्यायला ते समर्थ होतील.

इंग्रजांच्या राज्यांत प्रजा सुखी होईल—धर्माचरण निष्कटक होईल. अतएव हे बुद्धिमान पुरुषा, इंग्रजाबरोबर युद्ध करायची कल्पना सोडून देऊन माझ्याबरोबर चल.'

सत्यानंद म्हणाले, 'हे महात्मन्, इंग्रजांनीं हें राज्य चालवावें असा जर आपला उद्देश होता, इंग्रजांचं राज्य चालू काळांत देशाच्या दृष्टीनं मंगलप्रद आहे असं जर आपल्याला वाटत होत तर आम्हां लोकांना आपण या नृशंस युद्धकार्याला का जुंपलत ?'

महापुरुष म्हणाला, 'इंग्रज आज व्यापारी आहेत. पैसा मिळवण्यावरच त्यांची दृष्टि आहे. राज्यकारभार हातीं घ्यायची अजून त्यांची तयारी नव्हती. या संतानांच्या बंडामुळं राज्यकारभार हातीं घेणं इंग्रजांना भाग पडेल. राज्यशासनाशिवाय अर्थसंग्रह होत नाही. हें संतानांचं बंड निर्माण कराव लागल तें इंग्रजांना या राज्यावर बसवावं म्हणूनच. चल आता—ज्ञानसंपादन केलस कीं सार काहीं तुझं तुलाच कळून येईल.'

सत्यानंद म्हणाले, 'हे महात्मन्, मला ज्ञान नको आहे—ज्ञानाची मला जरूरी नाही. जें व्रत मीं पत्करल आहे तेंच मीं पालन करणार. माझी मातृभक्ति अचल राहो, एवढाच मला आशीर्वाद द्या'

'तुझं व्रत सफल झाल आहे.' महापुरुष म्हणाला, 'मातृभूमीचं कल्याण झालं आहे. इंग्रजाचं राज्य अस्तित्वात आल आहे. पृथ्वी शस्यशालिनी होवो. भारताचा उत्कर्ष होवो.

चल. आधीं ज्ञानलाभ करून घे चल. हिमालयाच्या शिखरावर मातृमंदिर आहे, तिथून तुला मातेचं खरं स्वरूप दाखवतो चल !' असें म्हणून महापुरुषानें सत्यानंदाचा हात धरला.

केवढें अपूर्व दृश्य होतें तें ! त्या गंभीर विष्णुमंदिरांत प्रचंड चतुर्भुज मूर्ती-समोर मिणमिणत्या प्रकाशांत त्या महाप्रतिभापूर्ण दोन पुरुषमूर्ति शोभायमान होत होत्या. एकानें दुसऱ्याचा हात धरला होता.

कुणी कुणाला घरलें होतें ?

ज्ञानानें येऊन भक्तीला घरले होते—घमनिं येऊन कर्मांला घरलें होतें—  
विसर्जनानें येऊन प्रतिष्ठेला घरलें होते—कल्याणीनें येऊन शांतीला  
घरलें होतें.

सत्यानंद म्हणजेच शांती ! महापुरुष म्हणजेच कल्याणी ! सत्यानंद म्हणजे  
प्रतिष्ठा—महापुरुष म्हणजे विसर्जन !

विसर्जन आलें आणि प्रतिष्ठेला घेऊन गेलें.

— वन्दे मातरम् —

जय भारत

## परिशिष्ट

प्रस्तुत कादंबरी १८८० साली 'वगदर्शन' नामक बंगाली मासिकांत क्रमशः सुरू झाली होती, ती १८८२ सालच्या ज्येष्ठ महिन्यांत संपूर्ण झाली. त्याच साली—म्हणजे १८८२ साली—ती पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली.

या कादंबरीत कर्त्याने आपल्या आयुष्यात वेळोवेळी बरेच फेरफार केले होते. पहिल्या आवृत्तीत उपक्रमणिकेत एक, प्रथमखंडात पंचवीस आणि द्वितीय खंडात वीस, असे सहाचाळीस परिच्छेद एकशें एक्याण्णव पानांत पुरे झाले होते. कर्त्याच्या दयातीतच शेवटची पांचवी आवृत्ति निघाली होती आणि तीत उपक्रमणिका एक, प्रथमखंड अठरा, द्वितीय खंड आठ, तृतीय खंड बारा आणि चतुर्थ खंड आठ, असे सत्तेचाळीस परिच्छेद दोनशेंअकरा पृष्ठात पुरे झाले होते.

प्रस्तुत भाषांतर या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीवरूनच केलेले आहे. यानंतर या पुस्तकाच्या बऱ्याच आवृत्त्या निघाल्या आणि वगभंगाच्या चळवळीच्या वेळी 'वन्दे मातरम्' हे गीत युद्धगीतासारखे वापरण्यांत येऊ लागले म्हणून ब्रिटिश सरकारने हे पुस्तक जप्त केले.

आज हे पुस्तक वाचले असताना असे दिसून येते, की यांत ब्रिटिशांविरुद्ध कांही नव्हते. उलट ब्रिटिश राज्याच्या अस्तित्वाचे आणि उपकारिकतेचे समर्थनच करण्यांत आले होते. असे असूनही त्यावेळी हे पुस्तक जप्त करण्यांत आले ते केवळ 'वन्देमातरम्' गीतामुळे. किंबहुना राष्ट्रयत्वाच्या भावनेला पोषक असणारे, कुठल्याही जुलुमी राजसत्तेविरुद्ध विद्रोह उत्पन्न करायला प्रवृत्त वाढ्या त्यावेळच्या सरकारला नको होते म्हणूनच हे पुस्तक त्यावेळी जप्त करण्यांत आले. मधल्या काळात त्याच्यावरची बंदी एकदा उठली होती आणि पुन्हा १९३० सालच्या कायदेभंगाच्या चळवळीनंतर पुन्हा ते जप्त करण्यांत आले होते. पुन्हा त्याजवरील बंदी उठवण्यांत आली ती काँग्रेस मंत्रिमंडळ अस्तित्वांत आल्यावर.

‘संतानाचें बड,’ ज्याला स्वातंत्र्यसंग्राम असें नाव देता येईल, ती घटना म्हणजे ऐतिहासिक सत्य आहे. १८५७ सालच्या पूर्वीचा हा स्वातंत्र्यसंग्राम आहे त्या घटनेचा जो काल दिला आहे तोही ऐतिहासिक आहे. मात्र प्रस्तुतः कादंबरीत या ‘संतान’ पुढाऱ्यांना ज्याप्रकारचें धार्मिक आणि उज्वल स्वरूप देण्यांत आलें आहे, तसें ‘बड’ करणारे संतान वस्तुतः अस्तित्वात नव्हते. ते केवळ बंडखोर होते. त्या बंडखोरांची भूमिका ध्येयवादी किंवा राष्ट्रवादी नव्हती. ते जुलूमाला विटले होते यात शंकाच नाही, तें बंड जुलूमशाहीविरुद्धच होतें हेही खरे, पण त्या बंडखोरांच्या वृत्तीत आणि ध्येयांत मूलभूत फरक होता. प्रस्तुत कादंबरीत कर्त्यानें या संतानाच्या प्रवृत्तीचें जे उदात्तीकरण केलें आहे, ती लेखकाची स्वतंत्र कल्पना आहे.

अक्षयचंद्र सरकार यांनीं बंकिम बाबूवरील आपल्या लेखांत म्हटलें आहे, ‘आनंदमठ ज्यावेळीं लिहिलें जात होते, त्यावेळीं क्षेत्रनाथ मुखोपाध्याय हेही त्यांच्यासारखेच एक डेप्युटी कलेक्टर होते. दोघेही शेजारीं शेजारींच राहात होते. तेही संध्याकाळीं बंकिमबाबूच्या घरीं येत असत तसाच मींही जात असें.

क्षेत्रबाबू स्वरज्ञ होते. त्यांनींच हें गीत टेबल हार्मोनियम हातीं घेऊन ‘मल्हार’ रागात बसवलें होतें. त्या स्वराला अनुसरून आणि ते गीत तालबद्ध करण्यासाठीं क्षेत्रबाबूंच्या सूचनेप्रमाणें त्यांनीं त्या गीतात क्वचित् फेरबदल केले होते.’

आज ‘वदे मातरम्’ गीताला जे निरनिराळे ‘राग’ लावले जाण्याचा प्रयत्न होत आहे, तो ध्यानीं येऊनच या गोष्टीचा उल्लेख इथें केला आहे. ‘मल्हार हाच राग या गीताला युक्त आहे आणि त्याच रागात हें गीत म्हटलें जावें. भलभलते राग लावण्याचा प्रयत्न अप्रयोजक आहे.

या कादंबरीत कालाचा फरक नसला तरी कथावस्तूच्या ‘स्थला’च्या बाबतींत मात्र मतभेद आहे. कांहींच्या मते संतानाचें बंड बीरभूम जिल्ह्याच्या आसपास कुठेतरी झालें होतें, तर कुणाचें म्हणणें तें पूर्णिया, तिरहूत आणि दीनापूर या भागात झालें असावें.

संतानांच्या कार्यपद्धतीत आणि चारित्र्यात या कादंबरीत जरी कल्पनाशक्तीचें स्वातंत्र्य अवलंबिलें आहे, तरीही तें अगदींच ऐतिहासिक नाही असें म्हणतां येणार नाही. स्वतः बंकिमबाबू ही कादंबरी केवळ काल्पनिक आहे असेंच म्हणत असत.

मात्र या कादंबरीतील घटना ऐतिहासिक आहेत. वॉरन हेस्टिंग्ज्‌च्या पत्रांत या घटनांचा उल्लेख आहे. त्या पत्रांत असें म्हटलें आहे, ' रंगपूरच्या जवळपास परगण्याचे शिपाई बरोबर घेऊन कॅप्टन टॉमस नामक नामजादा अधिकारी निघाला होता. त्याच्यावर तीन हजार बंडखोरांनीं हल्ला करून त्याचा जीव घेतला हे हल्लेखोर संन्यासी होते. ' त्याच पत्रसंग्रहातील आणखी एका पत्रांत म्हटलें आहे, ' आमच्या प्रांताला सध्यां लढाईचें स्वरूप आलें आहे. एका संन्याशांच्या टोळीनें परगणा शिपायाच्या तुकडीवर हल्ला करून दोन ऑफिसराचा शिरच्छेद केला. त्यातले एक तुमच्या परिचयाचे कॅप्टन टॉमस हे होते. ब्रिगेड शिपायांचीं चार बटालियन्स त्यांचा पाठलाग करीत आहेत, पण हे लोक समोरासमोर लढाई देत नाहीत. त्याची छावणी नसते, इतकेच नव्हे, तर त्यांच्या अंगावर कपडेसुद्धा नसतात. नदीनाल्यांचा आधार घरून ते लढत असतात. त्यांना धरदार नाही, बायकापोरें नाहीत, ते गांवोगांव भटकत हिंडत असतात आणि कोणत्याही गांवांतील सुदृढ मुलें दिसलीं, कीं त्यांना घेऊन आपल्यांत सामील करून घेतात. ते महाबलवान् आणि कर्तृत्वान् लोक आहेत. त्यांत काहीं व्यापारीही आहेत. पण बहुतेक लोक यात्रेकरूसारखे रहात असल्यामुळें सामान्य नागरिकांचा त्यांच्याबद्दल आदर आहे आणि त्याचमुळें त्यांच्या हालचालींची कांहींही माहिती द्यायला कुणीही तयार नसतो. एकदम आकाशांतून खालीं पडल्याप्रमाणें ते कुठूनही उपस्थित होतात. ते कणखर आहेत, शूर आहेत आणि त्याचा उस्ताह असामान्य असल्यामुळें ते मारी होऊन बसले आहेत. '

वॉरन हेस्टिंग्ज्‌च्या या पत्रांतील पुष्कळशी माहिती इथें देण्याजोगी असली तरी विस्तारभयास्तव ती देणें अशक्य झालें आहे.

वास्तविक संन्यास हा शैवांचा धर्म आहे वैष्णवांचा नव्हे. बंगाल्यात बहुधा सर्वच गोसावीबैराग्यांना ' संन्यासी किंवा फकीर ' म्हणायची सुरवात त्या प्रांतांत पहिल्यानें आलेल्या इंग्रजांनीं केल्यामुळें आणि त्यांच्या सहकारी

अहवालांत तोच शब्द वापरला गेल्यामुळे बंकीमबाबूंनी या संतानाना उद्देशून 'संन्यासी' हा शब्द वापरला असावा. मात्र त्या त्या व्यक्तीचा वैयक्तिक उल्लेख करतांना त्यांनी 'गोस्वामी' हा शब्द वापरल्यामुळे 'आनंदमठा'तील संन्यासी वैष्णव ठरत आहेत. या वैष्णव गोस्वाम्यांचे वेष किंवा आचारविचार कोणत्याही दृष्टीने संन्याशांसारखे नाहीत.

सर वाल्टर स्कॉटच्या Old Mortality या कादंबरीशी 'आनंदमठ' कादंबरीचे बरेचसे साम्य आहे. दोन्हीही कथेत बडखोर संन्यासी किंवा घर्मोन्मत्त योद्धे राजशक्तीशी झगडा करित होते. ज्या विशिष्ट काळात बंकीमबाबूंनी ही कादंबरी लिहिली त्या काळांत इंग्रजी वाङ्मयाचा प्रभाव मराठी वाङ्मयनिर्मितीवर पडल्यावाचून राहात नव्हता.

या कादंबरीच्या कालखंडाचा इतिहासाच्या दृष्टीने अभ्यास करणे अवश्य आहे. बंगाली भाषेत आणि इंग्रजीतही या कादंबरीवर चिकित्सक दृष्टीने लिहिलेले अनेक लेख आहेत. त्या सर्वांची यादी या लहानशा प्रस्तावनेत देणे अशक्य आहे.

श्री नरेशचंद्र सेनगुप्त यांनी १९०६ साली Abbey of Bliss या नावाने या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध केला आहे. श्री. अरविंद घोष यांनी 'वंदे मातरम्' या गीताचा इंग्रजीत गद्य आणि पद्य अनुवाद केला आहे. Encyclopedia Britanica मध्ये प्रस्तुत कादंबरी आणि वंदे मातरम् गीत यांजबद्दल जो लेख आलेला आहे, तो आजच्या विद्यार्थ्यांने नजरेखाली घालणे अवश्य आहे

या कादंबरीचा मराठी अनुवाद श्री. शिवराम गोविंद फाळके यांनी १८९७—९८ च्या सुमारास बडोदे येथे प्रसिद्ध केला होता. त्याशिवाय भारतगौरव ग्रंथमालेतून वासुदेव गोविंद आपटे यांनी केलेला अनुवाद १९२३ साली प्रसिद्ध झाला होता. आज ही पुस्तके उपलब्ध नाहीत. शिवाय आजच्या काळांत अनुवादाच्या पद्धतीतही नवी दृष्टी निर्माण झालेली आहे, त्या दृष्टीने शक्य तेवढ्या सुबोध भाषेत हा अनुवाद करण्याचा मी प्रयत्न केला आहे. उगीच द्विरुक्तीने जिये जिये शब्दावडंवर केलेले आहे तिथली काही वाक्ये किंवा वाक्यसमूह अनुवाद करतांना टाळले आहेत.

आज सर्वत्र 'वंदे मातरम्' म्हणून जो तो टाहो फोडीत आहे, पण 'वंदे मातरम्' गीताची उत्पत्ति कोणत्या परिस्थितीत झाली याची आजच्या पिढीला कितपत जाणीव आहे ? एका कादंबरीकाराने आपल्या एका कादंबरीत घातलेले हे गीत आज अखिल भारताचे राष्ट्रगीत होऊन बसले आहे, हे आजच्या देशीभाषेच्या विश्वविद्यालयीन अध्यापकांना या अनुवादामुळे तरी कळून येईल. कथा, कादंबरी, नाटकादी स्वयंकल्पित साहित्याची ललितवाङ्मय म्हणून हेटाळणी करणाऱ्या स्वयमन्य पंडिताच्या बुद्धिवादाना ही कादंबरी म्हणजे एक बिनतोड उत्तर आहे.

जगाच्या इतिहासांत उलथापालथ झाली आहे, ती समशेरीच्या जोरापेक्षा कथा, कादंबरी, नाटक लिहिणाऱ्या लेखकाच्या लेखणीच्या मान्यामुळेच लेखणीच्या कसोटीवर समशेरींना धार चढवली आहे. या अनुवादामुळे आजच्या विद्यार्थ्यांला एवढी जरी जाणीव झाली, तरी या माझ्या श्रमाचे सार्थक झाले असे मी समजेन.

हाजीकासम वाडी,  
मुंबई ७  
गुरुवार ता. ३ जुलै १९५२

}

मामा वरेरकर













